

UNIVERSAL
LIBRARY

OU_192264

UNIVERSAL
LIBRARY

OUP—391—29-4-72—10,000.

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. M 86 J 83J Accession No. M 533

Author जोशी, लक्मा विक्रम

Title शैद अंतर्कात्मक एवं संवेदनात्मक

This book should be returned on or before the date last marked below.

इंदु काळे व सरला भोळे

प्रो. वामन मल्हार जोशी, एम. ए.



प्रकाशक :

मॉडर्न बुक डेपो

ग्रंथ विक्रेते व प्रकाशक
आनंदाश्रमास्मोर, पुणे २.

आवृत्ति तिसरी]

१९४८

[मूल्य २। रुपये

प्रकाशक :

ना. ड्यं. भिंडे, बी. ए.
मॉडर्न बुक डेपो,
आनंदाभ्यासमोर, पुणे २.

प्रथमावृत्ति, जुलै १९३४

१ लै पुनर्मुद्रण, जुलै १९३९

२ रे पुनर्मुद्रण, जून १९४८

[या पुस्तकाचे सर्व प्रकारचे हक्क ना. ड्यं. भिंडे बी. ए.
यांजकडे आहेत.]

४

मुद्रक :

लक्ष्मण नारायण चापेकर
आर्थसंस्कृति मुद्रणालय,
१९८/१७ सदाशिव, पुणे २

इंदु काळे व सरला भोळे

[१] “ आपली होऊं पाहणारी ”

श्री

काळे यांचा वाडा,
नारायण पेठ, पुणे.
ता. ९.२.१९१९.

श्रीयुत विनायकराव भोळे यांस सा. न. वि. वि.

“ कुमारी सरला काळे हीस शक्य तर न फोडतां देणे ” असा शेरा
असलेले व माझ्या वडिलांच्या पत्रांत घातलेले माझ्या नांवाचे पत्र
वडिलांनी न फोडतांच माझ्या स्वाधीन केले. वडिलांनी माझ्यावर
दाखविलेला विश्वास पाहून आनंद वाटला व त्यांच्या विश्वासास नेहमी
असेंच पात्र राहावें असा विचार मनांत आला.

येथर्पर्यंतचा मजकूर कसा तरी लिहिला. पण यांच्यापुढे काय लिहू
आणि कसे लिहू असें ज्ञाले आहे. मी आडनांवाने ‘ काळे ’ आहे
तशीन रंगानेहि आहें, हें आपण प्रेमांध ज्ञाले असलांत तरी देखील
आपण कबूल कराल. त्याचप्रमाणे हेहि खरें मानावें कीं, मी नांवात्रमाणे
मनानेहि ‘ सरल ’ आहें. आणि म्हणून मी “ जरी तरी ”, “ जर-तर ”
वगैरेचीं आढवळणे न घेतां एकदम “ होय ” असें म्हणून टाकतें. मला
ठाऊक आहे कीं, असें एकदम म्हटलेल्या “ होय ”-ची किंमत कमी
लेखण्यांत येते. दिरव्या पानांच्या आड अर्धवट लपलेली गुलाबाची कळी

जशी लोकांना आवडते, त्याप्रमाणेच संदिग्ध शब्दांच्या आड लपलेला “हो” कार लोकांना आवडतो हेहि मी जाणतें; पण काव्यात्मक लिहिले हा माझा हेतु नाही आणि माझ्यावहूल एखादी काढंबरी किंवा लघु-कथाहि लिहितां याची अशी माझी इच्छा नाही. महणून विवाहाला माझीच संमति आहे, इतकेच नव्हे तर आईची व वडिलांचीहि संमति आहे, गोत्राची आडकाठी नाही, आणि पत्रिका वगैरे वडिलांना पाहाच्याच नसल्यामुळे ग्रह, गण, नाड्या, मंगळ वगैरे कांहीं आड येत नाहीत हेहि लगेच संगून टाकतें. यामुळे अर्थात् आपल्या विवाहांनला रम्यकथात्मक भाग नाहीसा होईल. पण आपण तरी आपल्या प्रेमाची रम्यकथा होण्यापेक्षां आपले वैवाहिक जीवन रम्य व्हावें, अशी इच्छा मनांत बाळगणे साहजिक आहे.

सामान्यत: पहिल्याच भेटीत किंवा पत्रांत न सागण्यात येणारे खरे द्वादश एकदां ओकून टाकल्यावर आतां आपणाला आणखी एकदोन मनांतल्या खप्या गोष्टी सांगतें. (अजून अक्षता पडल्या नाहीत तरी त्या सांगण्याचा मला अधिकार प्राप्त झाला आहे असें वाटतें!) आपण खरो-खरच आडनांवाप्रमाणे “भोळे” आहांत. व्यवहारज्ञान मुळींच नाही. आपली मनधरणी मीं करावी इतकी मी मनानें आपली अंकित झाले आहें ही गोष्ट, इतक्या दिवसांची ओळख असून आपल्या ध्यानांत आली नाहीं आणि आपणच माझी मनधरणी करूं पाहता, यावरून आपल्या भोळेपणाची आणि व्यवहारशून्यतेची कमालच झाली म्हटले पाहिजे. दुसरा एखादा असता तर,— पण दुसरा कोणी असता तर मी “होय” म्हटलेहि नसतें!

आपण मधून मधून मला भेटण्याची आणि बरोबर फिरावयास जाण्याची इच्छा दर्शविता, पण (मला जुन्या चालीची म्हटले तरी चालेल) मला आतां हैं कसेसेच वाटतें. वाडनिश्चय झाल्यावर (किंवा आर्धीहि) बरोबर फिरावयास जाण्यामध्ये कांहीं वाईट आहे असें मला वाटत नाहीं. पण मी आपली लाजाकू म्हणा, कांहीं म्हणा, आहें ही अशी आहें. आपल्याकडे पाहून लोकांनी कुजबुजावें, सर्भिग्राय नजरेने पाहावें, वगैरे गोष्टी मला सहन होणार नाहीत. तरी असें कांहीं करूं नये. मुहूर्त लवकरच

आहेत; मग हवें तेवढे फिरायला जातां येईल. आपले लग्न ठरले आहे ही गोष्ट कोणास सांगं नये, व “काळे-भोळे” या शब्दावर अनुप्रासादि अलंकार साधण्याची कॉलेजमधील उदयोन्मुख कर्वीना संधि देऊ नये. माझ्या आईकडून हे गुप्त ठेवले जाणार नाहीं अशी भीति वाटते. ती खरी ठरल्यास कॉलेजमध्ये काव्यलताना पुष्टांचा वहर येईल, विनोद-लहरीना भरती येईल, आणि कुजबुजणी ऐकून भिंतीचेहि कान किटतील! शिवाय एम. ए. झाल्यावर नोकरी न मिळाल्यास माझ्या काळ्या-निळ्या रंगाच्या अखंड भांडवलावर रंगाचा एखादा कारखाना काढावा असा आपणांस सल्ला देण्यांत येईल; आणि (गडकन्यांगासून उसनी घेतलेली) ही कारखान्याची अजव कल्पना पसंत न पडल्यास आणि लेखनव्यवसायच करावयाचा तुमचा हेतु असल्यास तुम्हांस शाईचा खर्च मुर्लीच पडणार नाहीं अशीहि घाडी आपणांस देण्यांत येईल! कांही मुले आपला वाडू-निश्चय “तोडा-तोडी”च झाला आहे कालेखी काहीं आहे असा प्रश्न विचारून तोंडसुख घेतील, तर त्यांतला एखादा मुलगा लगेच “अरं, याचा वाडूनिश्चय म्हणजे नेहर्मीच “दन ब्लॅक अॅन्ड व्हाइट” असायचा असै म्हणेल! आमच्या रंगावरची ही कोटि जणुं समजली नाहीं असै सोंग करून तिसरा म्हणेल कीं, “याचा अर्थ काय बुवा?” चवथा म्हणेल, “काळ्या चिन्यावरची पांढरी रेघ असा अर्थ.” पाचवा म्हणेल, “पाढून्या दगडावरची काळी रेघ म्हटले तर तें अधिक शोभेल!” आमच्या मुर्ली-मुर्लीत इतक्या मोकळेपणानें पण निष्कपट रीतीनें चेष्टा होणार नाहीं. त्याच्या चेज्ञेत वाह्यतः सभ्यता असेल; पण तीत असूयादि विकारांचें विषवित असेल. असली ही चेष्टा-कुचेष्टा आपण खिलाडू वृत्तीनें महन करू शकाल, किंवद्दुना आपणहि त्यांत भर घालून “हसहसाट” अधिक पिकवाल. पण आपली खिलाडू वृत्ति मला कितीहि प्रिय असली तरी ती मला कांही साधणार नाहीं आणि आपली ही अशी चेष्टा माझ्यादेखत झाली तर गडकन्यांच्या इंदुविंदूप्रमाणे “मी लाजेन” आणि अमावास्येच्या अंधाच्या आभाळांत काळेकुट्ट मेघ जसे यावेत किंवा काळा रंग दिलेल्या टेवलावर शाई जशी सांडावी तशी माझी अवस्था होईल!

पलीकडच्या वर्षी आपण आमच्या घरी भाऊच्या निमित्ताने येऊ

लागलात तेव्हां आपली खादीभक्ति वगैरे पाहून आपण कोणी चमत्कारिक देशभक्त आहांत असें मला वाटत होतें. आपण गेल्या वर्षी फेले म्हणून शिकवायला येत होतां तेव्हां पहिले कांहीं दिवस मी आपल्या उप्र देशाभिमानाला फार भीत होत्यें ; पुढे भीतीमध्यें आदराची भर पडली, आणि दुसऱ्या सहामाहींत प्रेमानें दृदयांत ठाणें दिलें. पण बोलण्याची चोरी. पुरुषाप्रमाणे यायकाना पुढे कोठल्या तरी युगांत मन भोकळें करून बोलता—चालता येईल काय ? पुढच्यें कोणास ठाऊक !

आपल्या पत्रातील दुसऱ्या कांहीं गोष्टीवहूल लिहावयाचें आहे. पण पुढे केव्हां तरी लिहीन. आपल्याप्रमाणे मला काव्यात्मक भाषा लिहित न येत नाहीं. माझ्या पत्रांत नंदनवन, उद्यान वगैरे कांहीं नाहीं. (गुलाबांचे फूल एकदा आले आहे, पण त्यांत गुलाबी कोडें नाहीं, कांहीं नाहीं !) कम-लिनी ज्या सूर्याची मार्गप्रतीक्षा करीत असते तोच सूर्य कर पसरून प्रेम-याचना करू लागला तर तिचे मुखकमल कसें होईल याचें चित्र मनश्वसुं-पुढे आणावें म्हणजे माझा सगळा भावार्थ ध्यानांत येईल. “होय” म्हणून निर्लज्जासारखे सांगितल्यानंतर आतां ध्वनिकाव्यात्मक हें लाजणे-मुरडण कशाला, असें विचारल्यास मलाहि मनांत आणल्यास काव्यात्मक लिहिण्याचा प्रथत्व करता येतो (व तो फसतो !) हें आपल्या नजरेस आणून द्यावयाचें होतें, हें त्याचें उत्तर आहे.

आपले मित्र नारायणराव पाटक आज सहजगत्या मंडईत भेटले होते. त्यांनी मंदस्मित केले. त्यांत काहींतरी अभिप्राय असावा असें दिसले. “मला तुमची प्रेमकथा सगळी ठाऊक आहे ; पण सध्यां कशाला बोलं ? योग्य वेळीं अभिनंदन व चेष्टा करीनच ” अशा प्रकारचा अभिप्राय त्यांच्या मंदस्मितांत गर्भित होता. त्यांना आपले मनोगत कळलेले दिसते. पुरुषाना देखील गुप्तिं ठेवतां येत नाहीं हीच गोष्ट खरी ! कळावें, लोभ दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावा, हे विनंती. आपली

(येथें आतां काय लिहूं ? कांहीं तरी लिहितें झाल. आपली लेहलोलुप— नको, हा बडा शब्द नको— ‘आपली’ होऊं पाहणारी सरला काळे

[२] अचरटपणा का लाडिकपणा का सरक्षणा ?

काळे याचा वाढा,
नारायण पेठ, पुणे.

ता. १३-३-१९१९.

रा. रा. विनायकराव भोळे यांस सा. न. वि. वि.

भेट घेऊ नये म्हणून मी विनंति केली ती मान्य करून पत्रद्वारेच भेट घेतली हैं वरें ज्ञालै. पण आपल्या पत्रांत “मी एम. ए. ज्ञाल्यावर देशाच्या कार्याला वाहून घेणार आहें, पुढे आपत्ति येतील याची पूर्ण जाणीव मनांत बाळगून ‘होय’ म्हटले आहेस ना ?” वर्गरे कशाला लिहिले ? माझ्यावद्दल एवढी खात्री नव्हती, तर मग पहिले पत्र तरी कशाला लिहिले ?

हैं वाक्य रागानें लिहिले आहे असें वाटेल आणि रागानें लिहिले हैं खरेहि आहे. पण राग क्षणिक होता. मला आपला उदार हेतु समजतो. तरी पण रागाचा आविर्भाव आपणाशी आणू नाहीं, तर मग कोणाशी आणावा ! पुनः एकदां रागाचा आविर्भाव आणून मनाला क्षणभर बोंचेल असें लिहित्यें.

“कोळशाच्या खार्णीतले माणिक” असें कॉलेजांतले सगळे मुलगे मला म्हणतात. अशा “मेश्वर्याम” मुलीला डोळे उघडे ठेवून आपण वरिले तें माझ्या बळिलांकडून चांगला हुंडा मिळेल या आशेने असें लोक म्हणतात सें खरें आहे का ? तें जसें अर्थात् खरें नाहीं, तसेच मीं आपणाला मोठी नोकरी लागेल व बड्या अधिकांश्याची मी बडी अधिकारीण होईन या आशेने वरिले ही आपली शंका खोटी आहे.

मी आपणाला मनानें वरिले तें आपल्या थोर विचाराना, उज्ज्वल देशभक्तीला, पवित्र आचरणाला व उच्च प्रकारच्या खिलाडू वृत्तीला भादून आणि त्यावर भ्रमरीप्रमणे लुब्ध होऊन. अर्थात् आपल्या उच्च आकांक्षाच्या आणि देशभक्तीच्या आड मी कशी येईन ? ज्या गुणांनी देवाला देवत्व आले, ते गुण त्या देवाला मी सोडण्यास सांगेन आणि दगडाच्या मूर्तीचीच पूजा करीन असें वाटले तरी कसे ? वाकी पुरुषांना केवळ काय वाटेल हैं कोणी सांगावें ? राम एवढा चांगला, पण त्यानें सितेला

टाकिली, ऑथेळो एवढा योर मनाचा, पण डेस्डेमोनावहूल त्याने शंका-कुशंका घेतल्या. आपणहि योरच आहांत, आणि आपली पर्नी होऊ पाहणारी माझ्यासारखी काळी-बेंद्री, तेव्हां लग्नाच्या आर्धंपासूनच शंका-कुशंका येऊ लागल्या आहेत हेहि ठीकच आहे !

बाकी थड्ऱ्ऱचा हा राग सोडून देऊन मधांचाच प्रश्न पुनः विचारावासा वाटतो. पण तो विचारूं का नको असं ज्ञालं आहे. माझ्या बडिलांच्या श्रीमंतीशिवाय व माझ्या “ काळे ” पणाशिवाय माझ्यामध्यें कोणता गुण दिसला, कों त्यामुळे गद्यकाव्यात्मक पत्र लिहिण्याची स्फूर्ति मिळावी ? “ माझें सुशिलत्व ” हे जर उत्तर असेल तर सुशिल मुलगी पतीच्या सत्कार्याच्या आड येत नाही हे मी सांगितलेंच पाहिजे असं नाहीं. सुशिलत्व नसेल तर मग माझ्यामध्यें काय दिसून मी पसंत पडले हा मला प्रश्न पडला आहे ! प्रश्न नाजुक आहे, तेव्हा उत्तर देऊ नये किंवा बावयाचें असल्याम मागील पत्रांतल्याप्रमाणे फुले, गुच्छ, उच्चान, नदनवन, मलय-वायु वगैरेचा अनेकरंगी व सुवासिक शब्दांचा (लग्न-मुंजीच्या निमंत्रण-पत्रिकेवरील केशराच्या शिडकावाप्रमाणे) शिडकाव करावा म्हणजे मी फसून जाईन.

असले प्रश्न मी वास्तविक विचारूं नयेत, पण मन मोकळे करून वसतां-बोलतां येत नाहीं, थट्टामस्करी करतां येत नाहीं, रुसतां-रागावतां येत नाहीं, म्हणून पत्रद्वारेंच काहीं तरी लिहीत-वडबडत आहें, ज्ञालं.

‘ आपली ’ होऊं पाहणारी,

सरला काळे

ता. क.

यापुढे केवळ पत्रद्वारेंच भेटण्याची जरूर नाहीं. आईने लग्न जुळल्याचें एका वाईजवळ चुकून (?) सांगितले ! आतां नारायणराव पाठक, इत्यादि आपल्या मित्रांचे आणि इतर लोकांचे अर्थगम्भ दृष्टिक्षेप सहन केलेच पाहिजेत. आणि कोणीं कुतूहलानें, कोणीं सदानुभूतीनें आणि कोणीं उप-हासान लग्नाविषयीं प्रश्न विचारले तर त्यांचीं उत्तरे कशीं तरी देऊन टाकलींच पाहिजेत. आपले ठीक आहे, पण मला हे “ भयंकर दिव्य ” वाटतें.

स. का.

३] मोह-पाश

काळे यांचा वाडा,
नारायण पेठ, पुणे.
ता. २४-१-२०.

भित्रवर्य नारायणराव पाठक यांस विनायक भोळे याचे सा. न. वि. वि.

आपण दिवाळीच्या सुर्यीत अहमदावादेस येऊन गांधींचा सत्याग्रहाश्रम पाहून व कांहीं दिवस राहून जावें म्हणतां. पण गांधींबद्दल मला कितीहि आदर असला आणि सत्याग्रहाश्रमाची अंतःस्थिति व अंतर्वर्षवस्था स्वतः डोळ्यांनी पाहण्याची कितीहि इच्छा असली तरी सध्यां मी येऊं शकत नाहीं; कारण मला सध्यां टेनिस आणि माझी सरला यापेक्षां कांहींहि अधिक नको आहे, अशी माझ्या मनाची स्थिति झाली आहे. माझ्यासारखा मनुष्य पल्लीच्या पाशांत इतका गुरफटला जाईल अशी तुम्हांला स्वप्नांत देखील कल्पना आली नसेल. पण बस्तुस्थिति अशी आहे कीं, उमरखाच्यामप्रमाणे मी एखाद्या नदीकांठची फुलवाग-फळवाग आणि माझी “सरला” एवढ्या सामग्रीवर सवंध आयुष्य कंठण्यास तयार आहें! उमरला कवितांचे एखादें पुस्तक आणि मद्य यांची जरूरी वाटत होती, मला त्यांचीहि अपेक्षा नाही. पुस्तक घ्यावयाचे झाल्यास काव्याचे न घेतां भगवद्गीता घेईन किंवा एच् जी. वेल्स याचा जगाचा इतिहास घेईन. आणि दारूच्याएवजीं चहा घेईन. तुझ्यासारख्या मिन्नांना टेनिस खेळण्याकरितां व चहा पितांना गप्पागोष्टी मारण्याकरितां मधून मधून आमच्या एकछत्री उद्यानराज्यांत येण्याबद्दल परवाने मिळतील, पण फार दिवस रहावयाचे झाल्यास सपल्लीक आले पाहिजे अशी अट घालण्यांत येईल!

खरोखर माझ्यासारखा मनुष्य एखाद्या युवतीच्या नार्दी लागून इतका पागल कसा बनतो हें आश्रय आहे. पण हल्लीं सरलेशीं बोलणे हाच माझा वाडमय-विहार, तिच्याशीं चर्चा करणे हीच माझी तत्त्व-मीमांसा, तिचे शब्द ऐकणे हेच माझे गायनश्रवण आणि तिला खूब करण्याकरितां पाहिजे तें करणे हाच माझा स्वार्थत्याग! थोडक्यांत सांमावयाचे म्हणजे तिच्या

इंदु काळे व सरला भोळे

संगतीत सदैव राहणे हात्र माझा स्वधर्म झाला असून या स्वधर्माकरितां दैहिक, मानसिक आणि आत्मिक मरण पत्करण्यास मी तयार आहें. मृटलेच आहे, “स्वधर्मे मरणं श्रेयः परधर्मो भयावहः” आई-बाप, बहीण-भाऊ मला काहीं नाहींत, हे एकापरी वरेच झाले. कारण घरजांवई म्हणून सरलेकडे राहणे त्यामुळे साहजिक झाले आहे. घरजांवई म्हणून चैर्नीत राहावयाचे, कॉलेजांत लेकचररशिप करावयाची, संध्याकाळी टेनिस खेळावयाचे, रात्री थोडेबहुत वाचन करावयाचे, हा माझा सध्यांचा उद्योग आहे. लेकचररशिप वर्षांपुरतीच आहे. ती एप्रिलमध्ये संपत्त्यावर कदाचित् विलायतेस जावे म्हणतो. (श्वशुरांनी हुंडा दिला नाही. तेव्हां ते अवश्य तेवढे पैसे देणार आहेत असे सरले-कहून कठते. प्रत्यक्ष बोलणे काहींच झालेले नाहीं.) सरलेलाहि ऑक्स फर्डंची बी. ए. डिग्री मिळवण्याची उमेद दिसते. पाहूं या काय होते ते.

येथे असतांना एक दिवस मला उठण्यास उशीर झाला तेव्हां तुम्हीं, सरलेच्या संगतीत रात्र सरल्यासारखी वाटतच नसेल, असे म्हणून तिच्या काळेपणाची कुचेष्टा केली. आणि तिने माझ्याकडे साभिप्राय पाहून “असं कसं होईल, सूर्याच्या पुढे अमावास्या झाली तरी तिचं काय चालणार?” असं काहीं तरी म्हणून बाह्यतः खिलाडपणाने उत्तर दिले हे तुम्हांला आठवत असेल. आपण त्या वेळेस सगळे जण हंसलो. पण तिला आपल्या काळेपणाची चेष्टा केलेली आवडत नाहीं, हे तुम्हांस एक गुह्य सांगून ठेवतो. पुरुषांना जशी आपल्या शीलाची किंवा पौरुषाची फार चेष्टा केलेली आवडायची नाहीं, त्याच्रमाणे बायकांना आपल्या कुरुपतेची चेष्टा आवडत नाहीं, हे तत्त्व मला अलीकडे कळू लागले आहे. विशेषतः तुम्ही हे ध्यानांत धरा. कारण तुम्हांला विनोद करून हशा पिकविण्याचा फार मोह होत असतो आणि आपण कोणाशीं काय बोलतो इकडे तुमचे लक्ष नसते.

आपला मित्र,
विनायक लक्ष्मण भोळे

ता. क.—

मनुष्य एका हत्तीला माणसाळवून त्याचा उपयोग इतर हत्तींना पकडण्याचे कार्यी करतो, त्याप्रमाणेच निसर्गानें मला संसाराशांत अड-

कवून तुम्हांसारख्यांना त्याच पाशांत अडकविण्याचे कासी माझा उपयोग करण्याचे योजिले आहे. थोडक्यांत आणि स्पष्टपणे सांगावयाचें म्हणजे तुम्ही मनांत आणलेल्या मुलीशीं लवकर लग्न करून ध्यावें म्हणजे माझ्या सारखे सुखी व्हाल ! तुमची प्रकृति कां विघडलेली असते हे मला टॉऊक आहे. तेव्हां खोटा आविर्भाव आण नये.

वि. ल. भोळे

[४] मनोरथ

सत्याग्रहाश्रम, सावरमती.
ता. १-६-२१.

प्रियपत्नी सरला हीस आशीर्वाद विशेष.

तुझ्या वडिलांनी “६ हजार रुपये. मी देतों, गवर्नर्मेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप किंवा टाटा स्कॉलरशिप मिळविण्याचा प्रयत्न करा,” असें आग्रह करून सागितले म्हणून मीं अर्ज केला आहे. पण विलायतेला जाण्याची इच्छा नाही. एक तरं तुझा तेथें विसर पडेल आणि कांहीं नरी होऊन जाईल ! दुसरे आणि खरें कारण असें कीं, माझी देशाभिमानाची वृत्ति गार्धीच्या सत्याग्रहाश्रमात आल्यापासून पुनः जोरावली आहे. मला वाटू लागले आहे कीं, शहरांत श्रीमतीच्या ऐटीं राहून नोकराचाकरावर अधिकार गाजविण्यापेक्षां खेड्यांत गरिबीनै राहून लोकाची सेवा केलेली अधिक चांगली.

विलायतें मीं तुलाहि वरोवर घेऊन जावें, तूं तेथें ऑक्सफर्डमध्ये अभ्यास करावास, पैशाची काळजी नको, असें तुझ्या ‘भाऊ’ चे पत्र आले आहे. तुला ऑक्सफर्डचे शिक्षण मिळावें हा तुझ्या वडिलांचा खरा हेतु आहे, का माझ्यासारख्या भटक्या तटाला पायवंद म्हणून तुला याठविण्यांत येत आहे का दोनहि हेतु खरे आहेत हें त्यांचे त्यांना (व तुलाहि !) ठाऊक. पण स्कॉलरशिप मिळाल्या तरी मी विलायतेस जाईल किंवा नाही याची चानवाच आहे. तेव्हां शिक्षणाचे वगैरे मनांतले मांडे मनांतच खावे लागणार आणि विलायतेस जातांना कोणतें सामान ध्यावयाचे.

कोणत्या साड्या, लुगडी, पातळे वर्गेरे व्यावयाची, हे सगळे तुझे आणि तुझ्या श्रीमंत आईचे महत्वाचे प्रभ दरिघांच्या मनोरथांप्रमाणेच उत्पन्न होऊन विलय पावणार !

तुझा भाऊ आणि कुमारी इंदु गुसे यांचेवद्दल लोकापवादाचे थोडेंसे वादळ उत्पन्न झाल्याचे नारायणराव पाठकांचे पत्रावरून कळते. भाऊला म्हणावें, लोकापवादाला भिऊ नये. लोक पाहिजे तें बोलतील. इंदु गुसेकडे त्यांचे मन ओढ घेत होतें हें मला ठाऊक आहे. तोच माझ्याशीं तिच्यावद्दल गोष्टी बोलत असे. (आणि मीहि त्याच्याशीं त्या वेळी “सरल” म्हणून ओळगडली जाणारी एक मुलगी होती तिच्यावद्दल त्याच्याबरोबर बोलत होतो ! ती मुलगी पूर्वी “कृष्णकारस्थानी” होती, आतां “भोळी” झाली आहे !) इंदु गुसे सुशील आहे, पण सुंदर नाही असें मी त्याला म्हणत असे. एकतो तें खरें असेल तर ती सुशीला नाहीं असेंहि मला म्हणावें लागेल. कोणाच्चा कांहीं तरी गैरसमज होऊन हें वादळ उत्पन्न झाले अमावें भर्से माझे अंतःस्थ मन सांगते व शेवटीं सर्व शुभमंगल होईल अशी माझी कल्पना मला सुन्नवते. खरें काय तें लवकर कळवावें.

विनायक भोळे

ता. क.— तुझ्या पत्रांत मराठी शुद्धलेखनाकडे तुझे पूर्ण दुर्लक्ष आहे असें दिसते. इंग्रजी स्पेलिंगमध्ये एखाद्यानें चूक केली म्हणजे तुम्ही मुली देखील त्याला हंसता. पण मराठी लेखनांत शुद्धाशुद्धतेचा तुम्ही विटाळ मानांत नाहीं असें दिसते. असल्या क्षुल्क गोष्टीकडे मी दुर्लक्ष करणेंच कदाचित् श्रेयस्कर होईल. पण अचरणपणाचे आचरण पाहून मनाला बोंचल्या. सारख होतें तसें अशुद्ध लेखनहि (अल्प प्रमाणांत का होईना) मला बोंचते. एखाद्या “सुशील” युवतीला “सुशिला” वनवून दगडाच्या पक्कीला तिला बसविणे मला कसें आवडेल ? रामाच्या सीतेला कधीं कधीं तूं “सिता”च बनविनेस, “शिता”ची योग्यता तिला आणीत नाहींस हें तिचे व माझे नशीच व्यवहार आहे, हेहि बरोबर नाहीं. “इंदु”—कलांचा आकार जसजसा बुद्धिगत होत ज्ञाईल तसतशी शोभाहि वाढत जात असली तरी “इंदु” गुसेमधील

‘उ’ कार वाढून तिची शोभा बुद्धिगत होईल असें मुळींच नाही ; उलट तुझी मात्र शोभा होईल. ध्यानांत ठेव की, जोपर्यंत तूं अशुद्ध लिहीत आहेस तोपर्यंत तुझी पति--‘पुजा’ किंतीहि मनापासूनची असली तरी ती मला अशुद्धच वाटणार. तेव्हां असें करूं नये अशी विनंती. कॉलेजमधल्या मुलीला असें लिहिणे योग्य नसेल. एकदां दोनदां लिहून पाहीन, पुढे सोडून देईन. देशभक्तीच्या वाच्यामुळे माझ्या स्वभावांत हटवादीपणा आला असल्यास क्षमा करावी. तो लवकरच जाईल.

विनायक भोळे

[५] जोडे खाल्ले, पण जन्माचा जोडीदार झालो !

काळे याचा वाडा,
नारायण पेठ, पुणे.

ता ७-६-२१

मित्रवर्य विनायकराव भोळे यांस सूर्यकांत उर्फ भाऊ काळे याचा नमस्कार वि. वि.

सरलेला लिहिलेले पत्र तिनें मला वाच्यास दिले. त्यांतील शेवटल्या भागासंबंधी असें सांगावयाचें, कीं शुद्धलेखनाच्या दृष्टीने माझ्या पत्रांकडे मुळींच पाहू नये.—कारण मी शुद्धलेखनाच्या पलीकडे गेलेलो आहें ! आतां आमच्यांत सुधारणा होणे नाहीं सरलेची सुधारणा होऊं शकेल, पण तिच्या चुका दाखवून तिचें अज्ञान तिच्या पदरांत घालणे हें चांगले धोरण नव्हे. अशानें मनुष्याचा स्वाभिमान नष्ट होतो..... सरलेच्या मनाला पत्र थोडेंसे लागलेले आहे हें गुपित सांगतो, तें ध्यानांत धरावें. क्षुलक गोष्टीना भलतेंच महत्त्व द्यावयाचें आणि भाषाभिमान, देशाभिमान वगैरेवहलच्या गोष्टी वेळ-अवेळ, काळ-स्थळ न पाहतां हटवादी-पणाने बोलावयाच्या हा जो दोष कांहीं देशाभिमानी लोकांमध्ये दिसून येतो तो तुमच्यामध्ये डोकावूं लागलेला दिसतो. सावध राहावें.

कुमारी इंदु उसे व मी यांच्याबद्दलच्या खन्या-खोऱ्या बातम्या सावर-मती—अहमदावादीपर्यंत गेल्या म्हणावयाच्या ! सुरवंटाना एकदांच पंख फुटून ते पतंगरूपानें उडतात, पण बातम्यांना क्षणोक्षणीं पंख फुटतात आणि

प्रत्येक खेपेला ते निरनिराळ्या रंगांचे असतात, असें तुम्ही काब्यात्मक भाषेत म्हणत असतां तेंच खरे महटले पाहिजे. बातम्या खन्याखोळ्या महटले तें मुद्दाम महटले. कारण त्यांत कांहीं खन्याहि आहेत. तिच्या बापानें मला जोडे मारून हांकलन दिले हें खोटे. असले, तरी “जोडे मारीन” असे ते म्हणाले हें खरे आहे. तिची मागणी करण्यासंवधाने वाममार्ग न स्वीकारतां सरळ तिच्या वडिलांकडे जाऊन विचारावें म्हणून मी त्यांच्याकडे गेलो; पण कोणी तरी त्यांचे मन माझ्यावद्दल कलुषित करून ठेवले होतें, म्हणून त्यांनी मला गेल्यावरोवर “कोण पाहिजे?” म्हणून कठोर स्वराने विचारले. “आपणांलाच भेटायला आलो आहे” असे मी महटल्यावर, “खोटें बोलत आहां, तुम्हांला माझ्या इंदूला भेटावयाचे आहे”, असे ते बोलू लागले आणि माझे ऐकूनच घेईनात. तेव्हां मी कांहीं अधिकउणे बोललो. त्यामुळे स्वारी चिडली आणि “चालते व्हा इथून, एक शब्द अधिक बोललां तर जोडे मारीन” असे म्हणून म्हाताऱ्याने खरोखरच दाराजवळचा जोडा उचलला! मला त्या वेळीच जोडा मिळावयाचा, पण मी तेथून लगेच निसटलो म्हणून त्या वेळी मिळाला नाही.

पण असेर मिळालाच! कारण त्याच दिवशी वरीं येऊन शांत चित्ताने त्यांना पत्र लिहिल्यावर आणि घरांत इंदूशीं त्यांचे बोलणे झाल्यावर, चार दिवसांत इंदुमती-सूर्यकांताचा जोडा लक्ष्मी-नारायणाप्रमाणे शोभेळ अशी भाषा त्यांच्या घरांत सुरु झाली!

आतां आम्ही सकाळीं किंवा सध्याकाळीं सर्वोच्या संमतीने फिरावयास जातों व हरतन्हेच्या गोष्टी मोकळेपणाने आणि न लाजतां बोलतो. वाटेत कोणी मित्र किंवा मैत्रीने भेटली म्हणजे लाजल्यासारखें होतें, आणि त्यांची विशिष्ट अभिप्रायाने म्हटलेलीं विनोदगम वाक्ये ऐकून तर फारच संकोच उत्पन्न होतो. पण त्यांतहि मौज आहे!

आमच्यावरोवर आमची सरला कधीं कधीं असते. तिचे आणि इंदूचें पटेल असें दिसत नाहीं. इंदु गरिवाची आहे आणि सरला श्रीमत आहे; इंदु जरा नटवी आहे, सरला साधी “भोळी” आहे; इंदु भोगप्रिय आहे, सरलेला भोग अप्रिय नसला तरी जात्या ती त्यागप्रिय आहे. अर्थात् इंदूला आपण सर्व तन्हेने सरलेपेक्षां कमी आहो असें बाटतें.

अर्थात् तिच्या मनांत न्यून-गंड (inferiority complex) उत्पन्न झाला आहे. सरलेच्या मनांत असाच 'अहंगंड' (Superiority complex) झाला असावा. ('न्यून-गंड' व 'अहं-गंड' हे चमत्कारिक शब्द आपले मित्र वा. म. जोशी यांचे आहेत, हे आपण ओळखलेले असेल.) शिवाय आपल्या घरांत आतां इंदु येऊन घरमालकिणीप्रमाणे वागणार आणि आपण लहानपणापासून ज्या घरात वाढलों त्या घरांत आपला दर्जा कमी होणार हे सरलेच्या मनांत येत असावें. काहीही असो, इतर नणंदा-भाव-जयांप्रमाणेंच या सुशिक्षित (?) नणंदाभावजयांचे पुढे पटणे कठीण दिसते. माझ्या सध्यांच्या प्रेममय सुखकर वातावरणांत कोणते शल्य असेल तर हेच. इंदूचे आणि सरलेचं पटले नाहीं आणि सरलेचं मन दुखवण्याची पुढेंमागें मला पाळी आली तर मला जीव यावासाच वाटेल. इंदु, तू वाटेल ते कर, पण हा प्रसंग माझ्यावर आण नकोस !

मी इंदूला उत्र लिहीत नाहीं, विनायकरावांना लिहीत आहें हे विसरलोंच. आपण सत्याग्रहाश्रमांचे वर्णन न करता या आश्रमासंबंधीं वा. म. जोशी यांचा 'लोकसेवक' मध्ये आलेला एक लेख वाचण्यास मला सांगितले त्याप्रमाणे तो त्याचेकडून मागून येऊन वाचला पण तुमचें मत काय आहे आणि तुमचा ग्रह काय झाला हे मला पाहिजे आहे; जोशा यांची मर्ते मला माहीत आहत.

विलायतेस जाण्याचा वेत रहित करणार असें सरलेकडून समजते. चूक करीत आहांत. तुम्ही आणि सरला याच्यासारख्या बुद्धिमानांनी तिकडे वास्तविक जावें. त्यांत तुमचा आणि देशाचा फायदा आहे. आमच्या-सारख्या परीक्षा-पंढरीच्या वारकर्यांनी जाऊन काय करावयाचे आहे ? 'वी. ई.' पास होण्यास किती वर्षे लागलीं ठाऊक आहे ना ? इंदूला विलायतेस जाण्याची इच्छा आहे, पण प्रीविहयसच्या गणितानें जिला दोन वर्षे गोता दिला, तिला अंकसफर्ड कॅब्रिजमध्ये कपब्रशा धुणारी वेटेस या नात्यानेंच प्रवेश मिळू शकेल. (विला हे माझे मत सांगू-कळवू-नका ; सरलेलाहि सांगू नका.)

आपले मित्र नारायणराव पाठक मधून मधून भेटतात. एम. ए. चा अभ्यास करण्याचे स्वारीने सोडलेले दिसते. त्याचप्रमाणे त्यांच्या 'साखरपै'

गांवच्या घालमैत्रीवहूलच्या प्रेमकथा हि आतां फारशा ऐकू येत नाहीत. आतां जुन्या खखरी, जुनीं पत्र, याद्या, करीणे, तहनामे, तिथि आणि तारखा यांच्या जंब्या, ग्रॅन्ट डफच्या चुका, 'तपस्वी' राजबाड्यांची बुद्धिमत्ता, खज्यांचा स्वार्थत्याग, सरकारची व जनतेची अनास्था, इत्यादिकांचा माझ्यावर संभाषणाच्या वेळीं इतका मारा होतो कीं, पुढेंमार्गे सीतेला घरी ठेवून राम जसा वनवासाला जाण्यास सिद्ध झाला, तसा मी-देखील प्रियतम इदूला वाजूस ठेवून इतिहासाच्या रुक्ष प्रदेशांत शिरून ग्रॅन्ट डफ वगैरे गक्षसांचा संहार करण्यास सिद्ध होईन असे वाटू लागले आहे.

आपला मित्र,
भाऊ काळे

[६] उरुच आनंद व दुःख

सत्याग्रहाश्रम, सावरमती.
ता. ११६-२१.

प्रियपत्नी सरला हीस आशीर्वाद विशेष

भाऊ व इंदु गुंस यांच्या विवाहाला मी हजर नव्हतो म्हणून वाईट वाटते. पण माझ्यावहूल कोणीहि गैरसमज करून घेणार नाही अशी खात्री वाटते.

अतिशय आनंदाची आणि अत्यंत दुःखाची गोष्ट तुला एक सांगवयाची आहे. ती ही कीं, मी गांधीच्या निशाणाखालीं देशाकरितां अनत्याचारी लढाई करणारा शिपाई झालो आहे. हा निश्चय केल्यापासून मला इतका आनंद होत आहे, कीं तुझ्या संगतीत वर्षभर घालविलेले आनंदाचे दिवस मला अगदीं क्षुद्र आनंदाचे वाटत आहेत दुःख एवढ्याच करिता होते, कीं माझ्यामुळे तुला दुःख होणार. न सीता गावित्रीसारखी किंवा गडकन्यांच्या सिधूसारखी आहेस, म्हणून दुःख तीव्रतर होते. तू वाईट असतीस आणि माझा त्याग केला असतास तर मी सुटलो असतो. पण चंद्राला एखादवेळेस चंद्रिका सोहून जाईल, सज्जनाची मुजनता एखादे वेळेस त्याला विसरून जाईल, माता एक वेळ प्रिय

अर्भकाला टाकून जाईल, पण सुशील पत्नी आपल्या पतीचा त्याग करणार नाही. हें सगळे चांगले आहे, पण मला आतां तें दुःखदायक होत आहे. सृष्टीची योजना कदाचित् चांगलीहि असेल; कारण मी जर चुकत असले तर मला मार्गावर आणण्यास तुळ्याशिवाय कोण आहे?

वरील सुखदुःखें उच्च वातावरणांतीलीं आणि हृदयाच्या खोल गांयानलीं आहेत. हृदयाच्या वरच्या पापुद्यावरील दुःखाची एक गोष्ट तुला सांगावयाची म्हणजे ती अशी कीं, इंदु गुसे (अथवा आतां इदु काळे) हिंच्याशीं तुझे नुकतेच भांडण झाले हें ऐकून मनाला बरे वाटले नाही. कांहीं तरी, कोणाचा तरी, कोठें तरी गैरसमज झाला आहे हें माझे नेहमीचे म्हणणे मी सोडलेल नाहीं, आणि म्हणून मी तिला किवा नुला दोष देत नाहीं. तरी पण खुलाशाचे मला पत्र पाठवावें. आणि गैरसमज कोठें असेल तर तो दूर करून टाकावा. नणदाभावजयांचे पटणे शक्यन नाहीं का?

मला आतां गुजराती चागले बोलतां येऊं लागले आहे. साख्यकारिका व भगवद्गीता यांसंबंधीं मीं एक टांचण तयार केले होतें. तें पका गुजराती मासिकांत छापवून घेतल्यामुळे, गुजरातमध्ये मी काका कालेलकरांप्रमाणे विद्रानांत गणला जाऊ लागलों आहें! मला लवकरच वाढोलीच्या सत्याग्रहासंबंधीं एका तालुक्यांत कांहीं कामगिरीवर जावें लागेल.

तुळा
विनायक भोळे

[७] अमावस्येच्या कडेवर बालचंद्र

काळे याचा वाढा
नारायण पेठ, पुणे.
ता. २०-७-२१

प्रियपतीचे चरणीं सा. न. वि. वि.

आपण वाढोलीच्या सत्याग्रहांत शिरणार ही “उच्च आनंदाची आणि दुःखाची वातमी” लिहिली ती वाचून आपल्याप्रमाणेच उच्च आनंद आणि

दुःख ज्ञाले, आनंद अशाकरितां की, आपले मन मोकळे करून लिहिण्या इतक्या योग्यतेची भी आपणांला वाटते, आणि दुःख अशाकरितां की, माझ्यावरचा विश्रास अद्यापि अपुरा आहे. मी व्यावहारिक दृष्टीची आहे (आणि कोणती च्छी नसते?); पण आपल्या उच्च आकांक्षांना पायवंद करणारी मी नाही. पुढील अडचणींचीं, आपत्तींचीं, लोकांनी केलेल्या फसवणींचीं, देशभक्त म्हणविणारांनीच केलेल्या निंदेचीं, आणि लुच्चेगिंयांचीं, वर्गेरे स्पष्ट चित्रे माझ्या व्यावहारिक दृष्टीला दिसत आहेत. “तुझा अनुभव तो काय आणि व्यावहारिक गोष्टी मला तू शिकवतेस त्या काय!” असें नेहमींप्रमाणे म्हणाल हैं मी जाणून आहे आणि तें खरेहि आहे. पण मी वयानें लहान असले तरी वारीकसारीक गोष्टींत तरी माझेच म्हणणे पुष्क लदां खरें ठरले आहे आणि आपण (थोर मनानें किंवा थोरपणाला शोभण्यांया दुर्लक्षामुळे,) केलेल्या चुका निस्तरण्याला माझीं ‘वायकी’ बुद्धिच पुष्कलदां उपयोगी पडलेली आहे, हे आठवते ना? हे जरी खरं असलं तरी उच्चतम क्षेत्रांत आपण माझ्यापेक्षां अधिक ज्ञाते आहात आणि आपले मन माझ्यापेक्षा अधिक उदार आणि उदात्त आहे हे मी जाणते आणि म्हणून मला आपले कौतुक वाटते, आणि आपली सेवा करण्याचा अधिकार मला जो मिळाला आहे त्यावहाल घन्यता वाटते. अर्थात् सत्याग्रहांत जाण, न जाणे हे आपण आपल्या बुद्धीने ठरवावें. मी आपणांला त्या वावर्तीतहि मदत करीन. अधिक काय लिहून?

आतां इंदुवहिनींबद्दल लिहावयाचे, पण त्याच्या आधीं एक गोष्ट सांगि. तत्वाशिवाय राहवत नाहीं. पण ती नाजुक आहे, आणि सांगावी कशी हा प्रश्न आहे, आणि अशा वेळीं काव्यशक्तीची जरूर भासते.

डोके खाजवून आणि पांच मिनिटे थांबून एकदोन कल्पना मुचल्या आहेत त्या सागत्यें. आपण दोघेजण गप्पागोष्टी बोलत असतां मध्ये तिसरे कोणीं आले म्हणजे वरें वाटत नसे. पण आतां तसें चालणार नाही हो! आतां आपल्या दोघांमध्ये कोणी तरी तिसरे हक्काने येऊं पाहत आहे. पुरुषी डोक्यात अर्थोधे होत नसेल अशी खोटी कल्पना करून घेत्यें आणि डोके खाजवून काढलेली आणखी एक कल्पना फुकट जाऊं नये म्हणून तीहि सागून टाकत्यें. लोक आपणाला सूर्य आणि मला अमा-

वास्या गहणतात. म्हणोत विचारे. पण सृष्टीतल्या अमावास्येच्या कडेवर बालचंद्र (किंवा बालचंद्रकला) शोभायमान झालेली दिसली आहे का? नाहीं ना? पण हा चमत्कार लवकरच मानवी अमावास्या करून दाखविणार आहे आणि सृष्टिपेक्षां मानवी कला श्रेष्ठ असे आमचे प्रोफेसर सांगतात तें सोदाहरण सिद्ध करून देणार आहे!

आतां इंदु वहिनींचं आणि माझं भांडण! आपण लिहिले की, गैरसमज दूर करून याकावा. वरेवर आहे. गैरसमज दूर करून घेणे हातीं आहे. कारण भांडण झाले आहे हात्च गैरसमज आहे! गैरसमज करून घेऊन लोकं कशीं भांडतात याचें वर्णन करून हंसणारे आपण “भांडण झाले” असा गैरसमज करून घेऊन दुःख करता, हे पाहून माझ्या विनोदशृङ्ख्य मनाला देखील हंसण्यासारखे कांदीं दिसते! आतां एवढी गोष्ट खरी कीं, आमचीं मने जेवढीं असावींत तेवढीं शुद्ध नाहींत. या वारीक-सारीक गोष्टी पत्रात किती आणि कशा लिहिणार?

आपली सदैव सेविका,
सरला

ता. क.—

नारायणराव पाठक हे इकडे आल्यास आपले एखादें पत्र दाखवत्यें. आपण सत्याग्रहांत पडावें किंवा नाहीं यावद्दल ते आपल्या स्वभावधर्माप्रमाणे कांदींचं निश्चित वोलत नाहींत!

[८] लेकीं बोले, सुने लागे

काळे यांचा बाढा,
नारायण पेठ, पुणे.
ता. २२-८-२१.

चिरंजीव भाऊ यास त्याच्या वडिलांचे अनेक आशीर्वाद, विशेष.

वास्तविक मी जे लिहिणार आहे तें मला समक्ष सांगतां आले असते तर वेरै झाले असते. स्थिरिण्याने क्षुलक गोष्टीना भलतेच महस्व येते, हे

खरें; पण समक्ष बोलतांना कदाचित् माझ्या तोळून किंवा तुझ्या किंवा सूनबाईच्या तोळून उगाच एखादा अधिकउणा शब्द निघून जावयाचा म्हणून पत्र लिहीत आहे. या पत्रांतील गोष्टी तुला समजत आहेत, पण तूं सूनबाईला समजावून सांगव्यास अशी इच्छा आहे. सूनबाईच्या मनांत वरेच गैरसमज आहेत. ते वेळीच दूर झाले पाहिजेत. दुष्टपणापेक्षां गैरसमजानेच संसारांत अधिक दुःखें उत्पन्न झालेली आहेत ! लोकाच्या संवंधांत गैरसमजामुळे उत्पन्न झालेले घोटाळे पाहिले म्हणजे मला हासू येत असे. पण आतां माझ्याच कुंदुंबांत हा राक्षस शिरला आहे तें पाहून रडू येण्याची पाढी आली आहे ! असो. पहिली गोष्ट अशी कीं, तुझी आई सूनबाईला दुपारच्या सैंपाकाला हात लावूं देत नाहीं, यामुळे ती रागावलेली दिसते. मी स्वतः पक्का सुधारक आहे आणि तूं आणि सरलाहि सुधारक आहांत ; पण जुन्या वायकांची मनें एकदम कशीं वदलणार ? ब्राह्मण-प्रभु अशा मिश्र विवाहाला तिनें परवानगी दिली हेच तुम्हें आणि माझें नशीव. शिचाय ती संध्याकाळची आपली दशमी करून ठेवते आणि संध्याकाळचा सैंपाक रगळा सूनबाईच्या स्वाधीन करते, या तिच्या स्वार्थत्यागाला कांहींच किंमत नाहीं का ? दुपारींहि चटण्या-कोशिंशब्दी वाढणे सूनबाईच्याकडे दिलेले आहे. यांत तिनें पुढे पाऊल टाकलेले नाहीं काय ? सूनबाईला आणखी एक मुद्दा समजावून सांग. तिची सासू आतां किंती दिवस जगणार आहे ? भाऊ, तूं सगळे जाणत आहेस. तिचा आजार वरा होण्यासारखा नाही...मला अधिक लिहवत नाहीं. सर्वे गोष्टी ईश्वराच्या इच्छेप्रमाणे होणार !

दुसरी गोष्ट, सरलेला काम न सांगतां सूनबाईला तुझी आई काम सांगते आणि एकंदरींत पक्षप्राप्त करते. या वावर्तींत देखील सूनबाईनें सारासार विचार करावा. आधीं घरात काम करण्यास नोकरचाकर आहेतच, तेव्हां कामाची तकार नसावी. दुसरं असं कीं, सरला माहेरवाशींग आहे आणि जुन्या पद्धतीप्रमाणे तिला कांहीं अधिक सवलती मिळणारच. मिळाव्यांत किंवा नाहीं हा प्रश्न निराळा. पण अशी ही जनरीत तरी आहे. सूनबाई साहेरींगेल्यावर तिची आई कंशी वागले याचा विचार करण्यास तिला सांग. केठल्याहि आईचापूना आपलीं मुळ अधिक असतात. गाय आपल्या व्रास्त्रांना त्याढते त्यापि वृत्तर वृत्तसंक्षा न्होढील काय ? लासराला

आपले अपत्य जो चंद्र त्याच्या दर्शनानें जशी आनंदाची ऊर्मि येईल तशी नक्षत्रे, तारका वगैरे पाहून येईल का ?

तिसरी गोष्ट अधिक नाजुक आहे. सूनबाईंना गाण्यावजावण्याची आवड आहे हैं कांही वाईट नाहीं. पण गाणी म्हणण्यांत आणि पेटी वाज-विण्यांत वेळ किती दवडावयचा ? आणि या कला शिकविणाऱ्यावरोवर वेळ किती वालवावयाचा ? सूनबाई वाईट आहे किंवा होईल. असें मला म्हणावयाचे नाहीं, त्याप्रमाणेच बिन्दुमाधव म्हस्कर हे गायनमास्तर वाईट आहेत असेंहि मला म्हणावयाचे नाहीं; पण या पद्धर्तीत धोका आहे हैं मला सांगवयाचे आहे. काय असेल तें असो, गाण्यावजावण्यानें भावनावशत्व येतें ही गोष्ट खरी. सूनबाई चांगली आहे, पण मास्तरांच्या मनात कधीच पाप येणार नाहीं असें आहे का ? गाण्य-वजावणें शिकावें, पण हरतन्हेच्या मर्यादा पाळावशत. एकान्त करू नये, वरोभर कोणी घेतल्याशिवाय कलाशिक्षकावरोवर वारंवार फिरण्यास जाऊ नये, वगैरे वगैरे. या गोष्टी समक्ष सांगण्याचे धैर्य मला होत नाहीं; पण तूच जर शांतपणे, मन कलुपित होऊं न देतां, या गोष्टी समजावून दिल्यास तर उत्तम होईल. तू आतां आपल्या कंत्राटाच्या धंद्याच्या निमित्तानें बाहेर असतोस, तेव्हां सूनबाईला मनोरंजनाकरिता गाणे वगैरे पाहिजे हैं मला समजते. पण धोक्याची सूचना देऊन ठेविली आहे. मनुष्य हा जितका चांगला आहे तितका वाईटहि आहे. मोठमोठे मोह तो बाजूला सारील ; पण एखादा क्षण असा येतो कीं, कांहीं तरी होऊन तो भल्याच मोहाला बळी पडतो आणि अब्रुचा नाश करून येतो !

इतके दिवस माझे सुखांत गेले. सरकारी नोकरी मिळाली, श्रीमंती आली, मुळेंवाळे उत्तम झालीं, जांवई चांगला मिळाला, मुलाला आवडती आणि चांगली पत्नी मिळाली. (ती फार चागली आहे असेंच माझे मत आहे.) पण जिच्यावरोवर मीं वयाचीं पचासांहून अधिक वर्षे अल्यत साच्चिक आनंदांत घालविलीं ती माझी सहधर्मचारिणी मृत्युच्या मार्गाला लागली आहे ; जांवई गार्धीच्या सत्याग्रहांत पद्धन दारिद्र्यांत राहूं पाहतात आणि लवकरच तुरंगांत जाण्याच्या तयारींत आहेत ; सूनबाईच्यावद्दल लग्न झात्यानंतर लवकरच लोकापवाद सुरु झाले आहेत ; घरांत भांडणे

नसलीं तरी कानांवर मधून मधून ऐकू येणारी कुजबुज आहे ; आणि मुलगा कंत्राटांमध्ये पैसे मिळवीत असला आणि उत्तम असला तरी त्याच्या बायकोवद्दल त्याला पुढेंमागे खरेखोटे लोकापवाद एकावे लागणार आहेत— असा हा देववावा दृष्टीसमोर आणला म्हणजे लवकर डोळे मिटावेत अशी इच्छा उत्पन्न होते !

विनायकराव सत्याग्रहात पडावें म्हणतात. त्याना ६००० रु. देण्याचें भी योजिले होतें ते देऊन टाकावेत आणि पुढे कांहीं अपेक्षा कलं नवे असें लिहावें म्हणतो. लिहिणे कठोर आहे, पण लिहिले पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे कीं त्याना मी पुढे कांहीं मदत करणार नाहीं ; पण माझ्या स्वभावाप्रमाणे या वावतींत स्पष्ट सूचना देणे वरें वाटते. त्याना तुंच पत्र लिही. मी सरकारी पेन्शनर असल्यामुळे ते सत्याग्रहात पडल्यावर त्यांच्याशीं मला कितपत संवंध ठेवतां येईल हा प्रश्न आहे वैहि सुन्नवून ठेव.

“लेकी बोले सुने लागे” या म्हणीप्रमाणे तुझी आई वागते आणि सुनेला सुधारूप पाहते. मी लेकाला पत्र लिहून सुनेला उपदेशाच्या चार गोष्टी सांगत आहें. सुनेला सुधारणे हाच दोषाचा हेतु, पण मार्ग मात्र भिन्न.

तुझे वडील,
अप्पा

ता. क.—

सहज गोष्ट आठवली म्हणून पत्रांतच लिहितो. तुझ्याकडे नारायणराव पाठक म्हणून तुझे मित्र येत असतात त्यांची लग्न करण्याची इच्छा आहे काय ? माझ्या एका ओळखीच्या गृहस्थाची मुलगी लगाची आहे. हे गृहस्थ त्यांच्या ओळखीचे आहेत. आणि मुलगीहि त्यांनी पाहिलेली आहे. लगाची इच्छा असल्यास मी आपल्या मित्रांना पुढील मार्गाला लागण्यास सागतो.

अप्पा

[९] कलाप्रेम आणि नैतिक कल्पना

काळे यांचा वाडा,
नारायण पेठ, पुणे.
ता. २५-८-२१

रा. रा. बिंदुमाधव म्हसकर, गायन मास्तर यांस—

इंदु काळे हिचा नमस्कार वि. वि.

आपण शिकवणीच्या वेळेशिवाय मला भेटण्यास येऊ नये. आपण आत्यावर मला नाही म्हणवत नाही, आणि वेळेचें भान न राहतां आपण फार वेळ बोलत वसतो, हे घरांत आवडत नाही आणि ते वरोवरहि आहे. आपल्यावदल माझे मन कलुषित नाही, पण लोकापवादाला भ्याले पाहिजे.

कलाप्रेम आणि सांकेतिक नीतिकल्पना यांचा झगडा नेहमीं चाललेला असतो असे आपण नेहमीं म्हणत असतां ते आतां चांगले प्रत्याला आले. माझे कलाप्रेम मला गुंडाळून ठेविले पाहिजे आणि आपल्याशी बोलण्याचालण्यांत किंतीहि आनंद वाटत असला आणि आपल्यावदल किंतीहि आदर वाटत असला तरी परंपरागत रुढ चालरीत पाळलीच पाहिजे. नैतिक तारेच्या सुराशी कलेच्या तारेचा सूर जर जुळला नाही, तर जीविताची सतार बदसूर वाजू लागेल आणि कोणालाच कांहीं आनंद ब्हावयाचा नाही. कठावे.

आपली कलाशिष्या,
इंदु काळे

[१०] लोकापवादाची झळ

काळे याचा वाडा,
नारायण पेठ, पुणे.
ता. १-९-२१

सरला भोळे हिचे पतिचरणी अनेक नमस्कार वि. वि.

वेथील सर्व मंडळी खुशाल आहेत. ‘खुशाल’ म्हणजे शारीरिक दृष्ट्या, आणि शारीरिक दृष्ट्या पाहिले तरी ‘आई’ ही अपवाद आहे.

तिचें वजन कमी होत आहे आणि ती दिवसें दिवस संगत चालली आहे. शारीरिक रोग, अपचन, क्षय किंवा काय जो असेल तो आहेच, आणि शिवाय आपण सत्याग्रहांत शिरल्यामुळे आपली व माझी काळजी. त्यांत पुनः इन्दुवहिनीवद्वलच्या कंड्या आणि त्यांवद्वलच्या काळजीची भर !

इन्दुवहिनीवद्वल कंड्या आहेत त्या साफ खोळ्या आहेत, पण त्या दुःख देतातच. पतिपत्नीच्या मनांत संशय उत्पन्न होणे हें जसें दुःखदायक (संशय साधार आहे का निराधार आहे हा प्रश्न गौण आहे.) त्याचप्रमाणे लोकापवादाचं आहे. काढवन्यांतले नायक आणि त्यांच्या नायिका यांचा आणि आपला कांहीं संबंध नसतो, हीं सर्व कात्पनिक आहेत असं आपणांला पक्क ठाऊक असतं, तरी देखील त्यांचीं दुःख पाहून आपणाला वाईट वाटतं; तसेच स्वकीयांवद्वलचे अकीर्तिकारक जनापवाद खोटे आहेत असं जरी ठाऊक असलं तरी दुःख होतं; कारण हा असा मनुष्यस्वभाव आहे. खन्याखोळ्याचा येथे संबंध नाहीं. आपल्या स्वतःवद्वल किंवा स्वकीयांवद्वल लोक कांहीं कुजबुजत असतात ही जाणीव ज्याला जाचक होत नाहीं तो पशु किंवा मुक्तच समजला पाहिजे !

आपण सत्याग्रहांत शिरणार आणि लवकरच सरकारचे पाहुणे होणार यावद्वल मी अभिमान बाळगूं का शोक करूं ? आपल्या उच्च ध्येयांवद्वल अभिमान वाटतो, पण मी आपली हिंदु खी आहें. मी आपले पाय मार्गे ओढूं इच्छीत नाहीं. (आणि ओढले तरी आपण मलाच ओढीत न्याल, पण मार्गे येणार नाहीं, हे मला माहीत आहे आणि म्हणूनच मला आपल्यावद्वल अभिमान वाटतो !) पण मीं आपलं मन आपल्याजवळ नाहीं तर कोणाजवळ मोकळं करून सांगूं ?

अप्पा हल्लीं आईच्या आजारामुळे आणि एकंदर परिस्थितीमुळे वैतागलेले आहेत. विचाऱ्यांना सगळीं दुःख गिळून वर पुनः आनंदाचे सौगंध्यावें लागत आहे ; कारण त्यांनीच जर धीर सोडला तर मग इतरांनी काय करावं ?

आईने आशीर्वाद लिहिण्यास सांगितले आहे. भाऊ कंत्राटे मिळविण्याच्या व मिळविलेली पुरीं करण्याच्या धांदलींत असतो. त्याला कधीहि स्वस्थपणा नाहीं. वहिनींवर अलोट प्रेम आहे आणि तिच्या कलाप्रेमाचे

कौतुक करावेंसे त्याला काटते. पण अल्पीकडे लोकांपवादामुळे गांगरून गेला आहे आणि कर्से वागावें यावद्दल तो बुचकळयांत पडलेला दिसतो. वहिनीवदल त्याच्या मनांत गैरसमज उत्पन्न झाला तर मग दुःखाचा कळसच होईल. गैरसमजाने संसारांत अनेक आपत्ति उत्पन्न होतात, पण पतिपत्नींमधला गैरसमज म्हणजे सामान्य आपत्ति नव्हे. ही आपत्ति टाळण्याचा मी प्रयत्न करीत आहें. माझ्यावदलची वहिनींची अढी राहिली तरी चालेल, पण हा गैरसमज फारच भयंकर. कळावें.

आपली पत्नी
सरला भोळे

[११] तू माझी 'कस्तुरी' आहेस

बारडोली

ता. १०९-२१.

मुशील पत्नी सरला हीस, आशीर्वाद विशेष.

मी येथे चार दिवसांपूर्वी आलो. लवकरच जेलखान्याचा रस्ता सुधरावा लागेल. पण गांधींना अल्पस्वल्प का होईना मदत करण्यांत अतिशय आनंद होतो. राजकारणाच्या क्षेत्रांत त्याच्याहून भिन्न पण स्फूर्तिदायक व उचित असा मार्ग दाखविणारा कोणी दुसरा लायक नायक नाहीं हें एक; आणि एकदां राष्ट्रानें एखाचाला नायक म्हटले म्हणजे शिपायाप्रमाण त्याच्या आज्ञा सगळयांनी पाठाव्यात, नाहीं तर मोठीं काऱ्ये होणार नाहीत, अशी माझी खात्री झाली आहे हें दुसरे; तसेच व्यक्तिदृश्या त्यांचेवदल मला अत्यन्त आदर आहें हें तिसरे. या तीन गोष्टींचा विचार केल्यास मी स्वतःच्या विचारांना कां बाजूस सारतों हें ध्यानांत येईल. (माझीं घ्येयें आणि माझे मार्ग तुला कोठे मान्य आहेत? पण तू माझी एकनिष्ठपणे भक्ति करीत आहेसच, तेव्हा माझ्या वर्तनाच्ये इंगित तुला सहज समजेल.)

गोष्ट ओधाला आली म्हणून लिहितो. गांधीच्या पत्नी कस्तुरबा या गांधींइतक्या मोठ्या योग्यतेच्या नाहीत. बोहेरच्या लोकांनी कांही म्हटले तरी मी अंतःस्थ गोष्टी आश्रमांत राहिल्यामुळे जाणतो. त्यांना गांधींची

सगळीं घ्येये पूर्णपणे पसंत नसली तरी त्या सुपत्नी असत्यामुळे पतीच्या शब्दाबाहेर यक्किचित् जात नाहीत. त्यांचा कमीपणा नव्हे तर त्यांचा मोठेपणा सांगण्याकरितां त्यांची स्वतःची वृत्ति सांगितली. गांधीपेक्षांहि त्या एका अर्थी मोळ्या आहेत. स्वतःची वृत्ति भिन्न असतां पतीकरितां एवढा मोठा स्वार्थत्याग करणारी पत्नी मी फार मोठी समजतो. तु असेच वागावेंस म्हणून मी लिहिलेले नाही. पण मी स्वतःला छोटा गांधी समजलों तर तु माझी ‘कस्तुरी’ आहेस आणि एका अर्थी माझ्यापेक्षां तुझा स्वार्थत्याग मोठा आहे असे सांगण्याकरितां मी हें लिहिले आहे.

तुझ्या भाऊचं मन चिंताव्यग झालेले दिसते. इंदुवहिनी तुझ्याबद्दल त्यांच मन कल्पित करूं पाहते हें एक त्याला मोठे शल्य आहे. दुसरे शल्य म्हणजे इंदुवहिनीच्या चारिच्याबद्दल संशय. लोकापवाद त्याच्या कानावर गेले आहेत. इंदु सौंदर्यामुळे आणि कलाकुशलतेमुळे त्याच्यापेक्षां लोकांत अधिक प्रसिद्ध आहे म्हणून त्याला लोक ‘मिस्तर इंदु’ म्हणतात हें कांहीच नाही. असल्या बोलण्यांत उगीच कांहीं तरी विनोद करावयाचा असतो हें तो ओळखून आहे आणि तोच स्वतःला मित्रमंडळीत ‘मिस्तर इंदु’ म्हणून म्हणवून घेतो! त्यानें एका पत्रांत मला पुढील गोष्ट लिहिली आहे. नवीनच आलेल्या एका फाजील पेन्शनगरें टेनिस क्लबावर “कां हो मिस्तर भाऊराव, विन्दुमाधव म्हस्करांवरोवर फिरावयास जातांना कधीं कधीं दिसतात त्या त्यांच्या पत्नी का हो?” असे मिस्किलपणे त्याला विचारले आणि दुसऱ्या एका साथीदारानें त्याची चूक तितक्याच साळसूदपणानें लक्षांत आणून दिल्यावर “चुकलों वरं का भाऊराव, क्षमा करा” म्हणून सगळी गोष्ट हंसण्यावारी नेली! भाऊनेहि त्या वेळीं गोष्ट हंसण्यावारीच नेली, पण ती त्याला शल्याप्रमाणे बोंचत आहे असे त्याच्या पन्नावरून दिसते. वरें, या गोष्टी कोणाजवळ बोलतां येत नाहीत. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. इंदूजवळहि त्या बोलतां येत नाहीत, कारण फायदा न होतां उलट तिच्या दुःखांत भर घालण्यांने श्रेष्ठ मिळावयाचं. इंदूवर त्याची अतिशय भक्ति आहे. तिचें कोडकौतुक कंपण्यांत त्याला आनंद होतो. लोकापवादाला तो भीत नाही, पण अलीकडे त्यांचे मन द्विधा

होऊ लागलेले दिसते. तू त्याच्या चित्ताला शांति मिळेल असें कांहीं करूं शकशील काय? का मी तिकडे एकदां येऊ? मनांत आणलेस तर इंदूचे प्रेम आणि तिचा विश्वास तुला आपलासा करतां येणार नाहीं असें नाहीं. निश्चयपूर्वक त्या मार्गाला लाग.

नारायणराव पाठकांना काशी ढवळे ही मुलगी सांगून आली होती त्याचे काय झाले? तिच्यावर त्यांचे प्रेम आहे हें मला त्यांच्याकडूनच किती दिवस तरी ठाऊक आहे. प्रेमपाशांत न सांपडतां इतिहास-संशोधन करण्याचा त्यांचा विचार दिसतो. चुकत आहेत. कठावें. हे आशीर्वाद.

तुझा प्रिय पति,
विनायकराव

[१२] मनांतले विष अखेर बाहेर पडलेच

पुणे,

ता. १०--९--२१.

मित्रवर्य विनायकराव भोळे यांस भाऊचा साष्टांग नमस्कार विनंति विशेष.

मनःस्थिति फार वाईट झालेली आहे. आपण एकदां येऊन जावे.

इंदूवद्दल सरलेला माझ्याशीं कांहीं बोलावयाचं आहे असे तिच्या अविभावावरून आणि अर्धवट सोडलेल्या बाक्यांवरून दिसते, पण ती बोलत नाहीं. सांगावें का न सांगावें अशांतले कांहीं गुह्य दिसते.

मी इंदूला ४ दिवसांपूर्वी स्पष्टपणे विचारले की, विंदुमाधव म्हस्कराची शिकवणी बंद करणे इष्ट नाहीं का? त्याचीं विवाहसंस्थेवद्दलचीं मर्ते रशियांतल्या बोलशेविक लोकांसारखीं आहेत. त्याच्या चारित्र्यावद्दल पुष्कळ वाईट गोष्टी ऐकिवांत आहेत. त्याच्या सगतीमुळे तुझेहि नांव बद्दू होत आहे, वगैरे गोष्टी मी सांगितल्या. पण ती म्हणाली कीं, लोकापवादाना भिष्यांचे कारण नाहीं. मी बोलतां बोलतां सहज म्हटले कीं, “म्हस्कर हे पेटी चांगली शिकवितात, त्यांचीं मर्ते कांहीं असलीं तरी त्यांचे बोलणे—चालणे चांगले असते. इतकेच नाहीं तर मोहकहि असते.” ती हंसली आणि म्हणाली, “होय, मोहक असते खरे.” “त्यांचे पेटीवादनच नव्हे तर तेहि तुला मोहक वाटत असतील.” मी म्हटले.

“हो तेंहि खरें आहे.” ती म्हणाली.

“त्यांच्यावद्दलचा मोह मर्यादेपलीकडे जात चाललेला नाही ना ?”
मी विचारलें.

“जात चालला असला तरी मी तो आवरूं शकेन असें वाटते. ज्या दिवशीं मला त्यांच्याशीं प्रेमसंबंध ठेवावासा वाटेल, त्या दिवशीं मी आपणांला सांगून वेगळी राहीन; पण आपणांला फसवून भलते कांही करणार नाही. विवाहावद्दलच्या जुन्यापुराण्या कल्पना मीं केव्हांच सोडल्या आहेत, पण पतीला फसविणे हें मी पाप समजते. पति आवडेनासा झाल्यास घटस्कोट करणे हें पाप नव्हे, तर तें कर्तव्यकर्म मानते.”

अशा प्रकारची तिची भाषा ऐकल्यावर तिच्यावद्दल मला आदर वाटलागला आणि हिचा संशय घेऊन पेटीवादन तूं शिक नकोस असें सांगणे म्हणजे स्वार्थी प्रेमानें निर्जीव पण रुढ झालेल्या नीतीच्या नांवाखालीं जिवंत कलोपासनेची गळचेपी करण्यासारखें आहे असें वाटू लागलें.

तथापि पुरुषाचें मन मोठे संशयखोर म्हणतात तेंच खरें. इंदुचे निष्कपट मन आणि तिचे सरळ निर्भीड वर्तन पाहून माझे मन दिड्मूढ झाले आहे. तिला तुझीं पत्रद्वारे विचारून खुलासा करून ध्यावा. मला कलवा किंवा जमल्यास आपण यावें.

आईचे वजन १५० होते तें आतां १०० वर आले आहे. आप्पांची प्रकृति. वयोमानाप्रमाणे बरी आहे. मला कंत्राटामध्ये पैशांची चांगली प्राप्ति होते. वेळ कसा जातो हें समजत नाही. पण हेच माझ्या दुःखाचे कारण असेल! कंत्राटामुळे बायकोशीं बोलणे—चालणे होत नाहीं! ईश्वर वस्ताद खरा. पैसे देतो; पण अशी मेल मारून ठेवतो. बायको सुंदर देतो, पण...दिवाणखाने आणि खोल्या पुष्कळ देतो...पण याच खोल्या, इच्छा नसतांना मनांतले विष अखेर बाहेर पडलेंच! केव्हां तरी ओकारी बाहेर पडणे अवश्यच होते.

आपला मेहुणा व स्नेही,
भाऊ काळे

[१३] मर्यादातिक्रम

काळे यांचा वाडा
नारायण पेठ, पुणे.
ता. २०-९-२१.

पतिचरणी सरलेचा नमस्कार विशेष.

मी पत्र लिहिणार आहे तें लिहिण्यास आरंभ कसा करावा हेच समजत नाहीं. म्हणून विशेष विचार न करतां एकदम विषय-प्रवेश, प्रस्तावना न करतां करत्यें. पांचसहा दिवसांपूर्वी मी दिवाणखान्याजवळच्या खोलींत इंदुवहिनी पेटी शिकतात तेथें कांहीं कामाकरिता गेले असतां विन्दुमाधव म्हस्करांना किंचित् अतिप्रसंग करतांना पाहिले ! मी लगेच खोलीवाहेर आले आणि घामाघूम झाले. हे मी अद्यापि कोणापाशीहि बोलले नाहीं. माझी समजूत आहे कीं, बिन्दुमाधवांनीं इंदुवहिनींची इच्छा नसतां मर्यादातिक्रम केला. अशी समजूत कां आहे हे शब्दांनीं सांगतां येत नाहीं, पण बायकांना समजते. इंदुवहिनींशीं यासंवंधीं बोलावेसे वाटते, पण त्यांच्या मनांत आर्धीच अढी ; मी हा विषय काढल्यावरोवर त्या भलतेच कांहीं बोलायच्या. गैरसमजामुळे माझे मन कल्पित होऊं नये म्हणून मी त्यांच्याशीं योग्य संधि पाहून बोलणारच आहे. बोलणे होईल तोंपर्यंत मला भाऊशीं मन मोकळे करून बोलतां येत नाही. चोरक्क्यासारखे होते.

आईची प्रकृति त्यांतल्या त्यांत वरी आहे. इतर सर्व त्यांतल्या त्यांत ठीकच आहे. आपले मित्र नारायणराव पाठक यांना एक चांगली मुलगी सांगून आली होती, पण इतिहाससंशोधन सोडून लग्नाची उपाधि लावून वेण्यास ते तयार नाहीत. मुलगी बाकी (आमच्या बायकी बुद्धीप्रमाणे तरी) चांगली होती आणि नारायणरावांनीं इतिहासजिज्ञासेचे एवढें स्तोम न माजवितां लग्न केले असतें तर वरें झालें असतें, अशी माझी बायकी बुद्धि सांगते. ते भाऊकडे आले म्हणजे गुप्त राजे, शुंग राजे, आंश्रभृत्य इत्यादिकांच्या नाण्यांबद्दल आणि शिलालेखांबद्दल, तसेच शिवाजीच्या जन्म-तिथीबद्दल आणि बाळाजी विश्वनाथाच्या नाशिक येथें सांपडलेल्या पूर्वजांच्या मांवांबद्दल उत्साहानें कांहींतरी माहिती सांगत असतात. मृतांबद्दलची ही माहिती चांगली आहे ; पण जिवंत पत्नीशीं त्यांनीं संभाषण केले तर तें

इंदु काळे व सरला भोळे

अधिक आनंददायक होईल आणि त्यांची प्रकृति बिघडलेली दिसते ती चार घांस ताजे खाण्यास मिळाले तर सुधारेल. पण ध्येयवादी लोक आमच्यासारख्या व्यावहारिक बायकांचे कशाला एकतील ? त्यांना पत्नी-प्रेमापेक्षां देशप्रीति किंवा ज्ञानप्रीति अधिक वाटणार !

आपली एकनिष्ठ व्यावहारिक पत्नी,
सरला

ता. क.— इंदुवहिनीला लवकरच भेटत्यें आणि खुलासा करून घेऊन लगेच आपणांस पत्र लिहित्यें.

सरला

[१४] देवा, गैरसमज कां उत्पन्न करतोस ?

काळे यांचा वाडा,
नारायण पेठ, पुणे.
ता. २४--९--२१.

पतिचरणीं नमस्कारपूर्वक विनंति विशेष.

आज सर्व खुलासा झाला. मी म्हटल्याप्रमाणन्त होते, म्हणजे इंदु-वहिनींची इच्छा नसतां आणि त्या गैरसावध असतां तो प्रकार झाला. प्रथम त्याने पुष्कळ साखर पेरली आणि विवाहसंस्थेबद्दल भलताच आदर बाळगणे कसें पाप आहे, पत्नीने घटस्फोट केल्यावर काय पाहिजे तें करावें, तोपर्यंत भलतीच गोष्ट करणे हें सांकेतिक विवाहनीतीच्याच नव्हे तर नित्य व स्वभावसिद्ध नीतीच्या विरुद्ध आहे असे जेव्हां तिनें सांगितले, तेव्हां त्यानें तो विषय बदलला. हक्क हक्क त्याने दुसऱ्या मजेदार गोष्टी सांगण्यास आरंभ केला आणि उद्दीपक पेटीवादन करून शून्यमनसु रिथर्नीत ती बसली असतां तिला त्याने एकदम जवळ ओढले, आणि त्याच बेळेस मी तेथें गेल्यें.

मी पाहिलेली गोष्ट कोणाजवळहि बोलल्यें नाही, कक्त आपणांस पत्रांत, लिहून कळविली आहे, दुसऱ्या कोणास कधीहि सांगणार नाही, मी तुझी

पाठ राखणारी वहीण आहें, तुझी बेअब्र ती माझी बेअब्र, इत्यादि गोष्टी मीं तिला सांगितल्यावर तिला वरें वाटले. आणि आम्ही आतां मैत्रिशी ज्ञालों आहोत.

पत्रांत ही हकीकत थोडक्यांत लिहिली आहे; पण हुंदके, आवढे अशु-पात, पदरानें डोळे पुसर्णे, मांडींत डोके खुपसर्णे, पाठ थोपटून पदरानें डोळे पुसर्णे, वर्गेरे गोष्टी कादवर्रीत वर्णन करावयाच्या असतात. पत्रांत लिहून काय उपयोग? कल्पनेने त्या आपणास जाणतां येतील. तो दिवस आणि तो अनुभव मी कधीं विसरणार नाहीं एवढेच मी लिहित्ये. प्रथम आम्हांला कितीदि दुःख ज्ञाले असले तरी या समान दुःखामुळेच आमचीं मने आतां निर्मल ज्ञालीं आहेत. मी दुष्टणा करून सगळ्या जगांत बोभाटा करीत अशी इंदुवहिनींना भीति होती! आणि कोणावहूळ ही भीति तर माझ्यावहूळ! देवा, असे गैरसमज उत्पन्न करण्यात तुला काय भूपण वाटते? असो. शेवट फारच गोड ज्ञाला आहे. आतां यापुढे तरी कोणाच्या मनांत गैरसमज उत्पन्न होऊ नये.

घरांत भाऊ चमत्कारिक वागतो आहे, पण लवकरच त्याच्याशीं मन मोकळे करून बोलून (पण मुद्याची गोष्ट माझ्याजवळच ठेवून) त्याचे मन शुद्ध होईल असे करत्यें. आईची प्रकृति आहे तशीच आहे. अप्पा अलीकडे कोणाशींच फारमे बोलत नाहींत. तरी गोड बोलून नारायण-राव पाठकांनी त्यांचंजवळून घराण्यातले अगदीं जुने कागद वाचण्याकरिता अखेर मिळविलेच! लग्नाचे बावतींत त्यांनी नकार निश्चिनपणे दिल्याचें लिहिले आहे काय?

आपली पत्नी,
सरला

[१६] बायकांना उच्च आकांक्षा समजत नाहीत ?

साखरपें,
ता. २२-९-२१.

रा. रा. नारायणराव पाठक यास कु. काशी ढवळे हिचे नमस्कार.

आपल्या आगाभाका ज्ञात्या होस्या व आपणा उभयतांना तरी आपल्या लग्नावद्दल संशयच नव्हता. योग्य काळीं जनरीतीप्रमाणे वडिलांकडून आप-णांस पत्र गेले. अनुकूल उत्तर उलट डाकेने येईल अशी आशा करीत मनांत माडे खात होत्यें. पण भ्रमाचा भोपळा फुटला ! माझे नशीवच फुटके त्याला आपण काय करणार ? आपले उडवाउडवीचे आणि घरसोडीचे उत्तर वाचून काय वाटले तें पत्रांत लिहितां येत नाही. शाकुंतल नाटकांतील पांचव्या अंकांत दुष्यंत राजाने “शकुंतला ही माझी कोणी नाही. तिला मी लग्नाचे कधीं वचन दिले नाहीं,” असे जेव्हां म्हटले तेव्हां तिला काय वाटले असेहा याची मला आतां कल्पना येते. दुष्यंत पहिल्या अंकांत विदू-षकाळा म्हणाला कीं, “शकुंतलेविषयी माझे मन आसक्त ज्ञालेले आहे ते सगळं खोटं वरं का, तें मी उगाच कांहीं तरी यटुने बोललो.” (परिहासविज्ञितं सखे परमार्थेन न गृह्यतां वचः ।) हेच आपग मला उत्तर देणार काय ? आपले सगळं बोलग्रंचाळण, आपल्या आगाभाका, आपले पुढचे वेत, आपल्या आकांक्षा, हे सगळ “परिहासविज्ञितम्” होतं म्हणावयाचं ?

आपणांला हा ‘परिहास’ असेहा; “आहे” असंच आतां म्हटलं पाहिजे. “आपला खेळ होतो, पण आमचा जीव जातो” असं गोळी-त्व्या बेडक्यांप्रमाणे म्हणण्याशिवाय दुसरे मी काय करणार ?

आपण इतरांप्रमाणे चंचल-चवचाल नाहीं आणि आपग लग्नाला ‘होय’ म्हणण्यास कांकू करतां तें आपल्या उत्कट ज्ञानलालसेच्या मी आड येईन या भीतीने आपण म्हणत असाल अशी माझी कल्पना आहे. पण मी आपल्या ऐतिहासिक संशोधनाच्या आड येईन अशी कल्पना तरी मनांत कां याची ? आम्हां बायकांना उच्च आकांक्षा समजत नाहींन ? का आम्हांला दारिद्र्यांत राहतां येत नाहीं ? कल्पना तरी काय आहे ?

आमच्याविषयी आपली कल्पना काहीहि असो, मी आपल्यासारख्या पुरुषांना आपण लग्न करण्याचें नाकारिले तरीहि थोरच समजत्यें. किंवहुना ध्येयाकरितां “नाही” म्हणू शकतां म्हणूनच थोर समजत्यें. मघार्शी दुष्यंताची उपमा दिली ती क्षणिक रागाच्या भरांत दिली.

आपण योग्य तेंच करावें. मीहि योग्य तेंच करीन, म्हणजे आपण नाही म्हटल्यास जन्मभर अविवाहित राहीन.

आपली बालमैत्रीण,
काशी ढवळे

[१६] ‘श्रेष्ठ भारिष्ट ? ’

इतिहास सशोधन मंदिर,
सदाशिव पेठ, पुणे,
ता. २९-९-२१.

मित्रवर्य विनायकराव भोळे, मुक्काम यारडोली, यास नारायण पाठक,
मुक्काम पुणे, याचा साष्टांग नमस्कार वि. वि.

मला काशी ढवळे ही मुलगी सांगून आली आहे. तिच्याशी सुमूर्त याहून मी लग्न करावें, द्रव्यसाहाय्य पाहिजे असल्यास (शशुरांकङ्गुन मागून घेऊन) तें देण्यास तुं तयार आहेस वैगेरे गाण्यी तुं लिहितोस हे आनंद-दायक आहे. काशी ढवळे ही मुलगी खरोखरच चांगली आहे, सुमूर्तहि चांगला सांपडेल, ग्रह आडवे आल्यास त्यांचो शांति करण्याचें सामर्थ्य ‘भूयसी दक्षिणेत’ आहे, वधूचें प्रेम आहे आणि योजिलेल्या वराचेंहि निःसीम प्रेम आहे हें तुला ठाऊक आहेच, पण त्याची इच्छा नाही त्याला तुं काय आणि मी काय करणार ? . इतिहाससंशोधनाचें मला आतां वेडच लागले आहे. ‘वेड’ आहेहें मला ठाऊक आहे, पण तें आता जायचे नाही. ध्येयवादी नादी लोक असेच मरावयाचे. देशाच्या नादीं लागून तुं संसाराची होठी करून घेत आहेस हे माझूनच सी संसारांत पडत नाहीं ! . कलैर्कै त्रैड; असेच वाईट, आपल्याम भाऊ, क्याक्षांती यास्याको इंदु

हिंचे उदाहरण आतां माझ्या डोळ्यासमोर आहे. ती वाईट नाही याची मला दखलगिरी आहे, पण किती चांगली असली तरी बिन्दु माधव कांही तरी दुष्टपणा करून अलम दुनियेंत लिंच वदनाम करील आणि मग तिला जिवापैक्षां अब्र प्यारी असल्यामुळे ती केवळांतरी आपला नाश करून वेईल अशी मला भीति वाटते. हे सर्व कशामुळे होणार आहे तर कलेच्या प्रेमामुळे. जगातलीं प्रेम म्हणजे वेड ! पौक कसलाहि असो, तो केवळां तरी शोककारक व्हावयाचाच ! प्रेम हे अल्लाविषयीं असो किंवा इलमाविषयीं असो, परीविषयीं असो किंवा प्याच्या दोस्तासंवर्धीं असो, तें मनुष्याला पागल वनवितें, असे एका उर्दू कवीचे अनुकरण करून मी म्हणतो. शेक्सपिअरनेहि प्रमी आणि पागल याना एका माळेचे मणी म्हटलेले आहे हे तुला ठाऊकच आहे. तात्पर्ये, प्रेम म्हणजे पागलपणा. जें जितके दिसण्यात सुदर तितकी त्याला कीड लागण्याची भीति अधिक. जें जितके समाजाला उपयोगी तितके तें व्यक्तीला मारक. सृष्टीचा आणि इतिहासाचा हा सिद्धांत त्रिकालावाधित आहे.

तुझ्या तिकडे कोणाजवळ ऐतिहासिक महत्त्वाचे कागद मिळां शक्य आहे का ? विचारून पाहावें. पेशवाईत गायकवाड आणि पेशवे यांमध्ये पुष्कल कटकटी होत, त्यामुळे मातवर मराठी सरदारांची तिकडे आमद-रफ्ती पुष्कल होती. कठावें.

आपला भित्र,
नारायण पाठक

ता. क.-हें पत्र लिहून ज्ञालें, पण डांकेत टाकण्याचे कांहीतरी निमित्त होऊन राहून जात आहे. काशी ढवळ ही माझी वालमैत्रीण आहे व मी एके काळीं तिच्याशीं लग्न करण्यासंवर्धीं वचनबद्ध होतो. आमच्या प्रेमाच्या गोष्टी मीं तुला किंतीदां तरी ऐकविल्या आहेत. पण दोन वर्षांपूर्वी ज्ञान-प्राप्ति व ज्ञानसंवर्धन, विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन, हें मी आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविले हें तुला ठाऊक आहे. तरी देखील जणु कांही कांहीं एक ठाऊक नाहीं अशा तन्हेचे तूं कां लिहितोस ! मी वचन मोडलेले हें वाईट असेल-आहे-हें मला समजतें. तिचे माझ्यावर उत्कट प्रेम आहे हें मी जाणतो. माझ्यावरच्या प्रेमापायीं तिचे कदाचित् प्राणोत्कमणहि

होईल हेंहि मी कल्यनेने कल्यूं शकतो. अशा स्थिरींत तिला मारण्याचें पाप माझ्या मार्थी येणार हें मी ओळखतो. पण कर्तव्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद आहेच. आणि काशी शहाणी आहे. ती प्रेमाचें नियमा करून आपल्या जीविताला नवीन बळण लावील अशी मला उमेद आहे. आणि म्हणून मी प्रेमविषयक कर्तव्याचा त्याग करून ज्ञानविषयक कर्तव्य करण्याचे श्रेष्ठ धारिष्ठ दाखविष्याचे योजिले आहे.

पण प्रश्न असा पडतो की, मी आपल्या मनाची कसऱ्याक तर करून घेत नाहीं ना? मी नादिष्ट आहें आणि एका नार्दीं लागले म्हणजे दुसरे नाद विसरतो या स्वभावदोषामुळे तर मी काशीला तोंडाघशीं पाडीत नाहीं?

नाहीं. ज्ञानप्राप्तीच्या नादामुळे काशीला मी विसरलों नाहीं. तिला विसरणे शक्यच नाहीं मनाची कुन्तर ओढ होते. पानपतच्या ‘भाऊगर्दी’ त सांपडलेल्या मराढ्या मर्दाला पळ काढणे चागले किंवा वाईट हें ठरविणे जसें कठीण पडले असेल त्याप्रमाणेच माझ्या मनाची स्थिति झाली आहे. नाना फडणविसाप्रमाणे पळून जाऊन पुढे डोक्याचा पराक्रम करू, का काशी ढवळेऱ्यां पठाणाला शरण जाऊन धर्मान्तर करू (कारण कर्तव्यकर्म सोडणे भणजेच ‘धर्मान्तर’ करणे), हा माझ्यापुढे प्रश्न आहे. हा प्रश्न सुटत नाहीं म्हणून काय करू असें मला झाले आहे. इतके दिवस पत्र टाकले नाहीं आणि अजूनहि टाकीत नाहीं.

आज संध्याकाळीं राजवाडे व वासुदेवशास्त्री खरे भेटले. त्यांना माझी अडचण सांगितली. त्यांनी “लग्न करून घे” असें सांगितले. पण त्यांच्या शब्दांचाच नव्हे तर सर्वे आयुष्याच्या ध्येयाचा रात्रौ १२ वाजेपर्यंत विचार केला. अखेर एकदम स्फूर्ती होऊन निश्चय झाला, समाधान वाटले. “लग्न करावयाचे नाहीं” हाच तो निश्चय. उच्चा सकाळीं उठल्यावरोबर पत्र डाकेने टाकणार.

नारायण पाठक

[१७] मनांतील शब्द

पुणे.

ता. ३०-९-२१.

रा. रा विनायकराव भोळे यांस इंदु काळे हिचा नमस्कार वि. वि.

मी इतके दिवस आपणांस कधींहि पत्र लिहिले नाहीं, पण आज लिहीत आहे यांचे कारण तसेच महत्त्वांचे आहे. पत्रांतील भाषेकडे आणि शुद्धलेखनाकडे आपण चोखंदलवणानें पाहतां हे मला ठाऊक आहे, पण मला जसें येईल तसें मी लिहियें. चुका दाखविण्यांत कांहीं अर्थ नाहीं.

पत्र लिहिण्याचे कारण असं कीं, माझ्याविषयीं हळीं घरींदारीं फार संशय उत्पन्न झाला आहे ('दारीं'च असता तर मला त्याची पर्वी नव्हनी, पण 'घरीं'हि आहे म्हणून पत्र लिहावें लागत आहे.) संशय अगदीं निराधार नाहीं. बिंदुमाधव म्हस्कर याचा माझ्याशीं वराच एकाच विचार झालेला आहे आणि ते मला पेटी आणि गांगे शिकवणीपुरतेच नव्हे तर अधिक वेळ शिकवीत बसतात; इतकेंच नव्हे तर त्यानीं एकदां किंचित् अतिप्रमंगहि केला हे आपणांजवळच मी कबूल करत्यें (सरलावन्संकट्टन हे अगोदरच आपणांला कलळ असेल म्हणून तें लपविण्यांत अर्थहि नाहीं!) परंतु काय असेल तें असो, त्याचे हृदय वाईट असेल असें मला वाटत नाहीं. भक्तिरसाचीं पदे त्यानीं म्हटलेलीं ज्यानीं एकलीं असतील त्याना माझे म्हणें पटेल. खन्या भक्तीचा ओलावा असल्याशिवाय अशा रीतीनें पदें म्हणताच येणार नाहींत. फुफ्फुस विवट्टन दमा झालेल्या मनुष्याला जसं गाता येणार नाहीं, त्याप्रमाणेच हृदयाला कीड लागून अनीतिमान् झालेल्या मनुष्याला गाण्यांत उत्तम भक्तिरस आवृत्तिं येणार नाहीं. अलगुजाला किंवा 'फ्लूट'ला चीर गेली असली तर न्यांगले सूर त्यांतून कसे निवतील? उत्तम गाण्याची देखील अशीच गोष्ट आहे, हृदयांत विघाड झाला असला तर दुसऱ्यांच्या हृदयाचा ठाव येणारे सूर त्यांतून निघणारच नाहींत. आतां एखादवेळेस मनुष्याला मोह होगार नाहीं असं नाहीं. पण हा त्याचा कायमचा स्वभाव आहे असं मानू नये—निदान असं माझे आपलं बायकी मत आहे. हृदयांत खन्या भक्तीचा ओलावा असल्याशिवाय अशा रीतीनें पदें म्हणतांच येणार नाहींत. आतां देहधर्मानुसार मनुष्य

एखादवेळेस घसरतोच आहे, ही गोष्ट निराळी. माझी ही अशी दृष्टि आहे; पण लोकांना भलताच संशय येतो. मी म्हणते विंदुमाधव वाईट असतील—‘आहेत’ असें आपण घटकाभर धरून या—पण त्यांच्याजवळ गाणं आणि पेटी शिकण्याला काय हरकत आहे? आपलं मन खंबीर असलं म्हणजे झालं. मला त्यांच्यापासून कला शिकावयाची आहे आणि माझी कलेची तहान भागवून घेतांना मी इतर गोष्टीकडे कशाला पाहूं? अगदीं खरं बोलायचं म्हणजे मला त्यांचं गाणं—वजावणंच आवडतं असं नाहीं तर त्यांच्या वरोवर वोलणं—चालणंहि आवडतं. पण त्यांत काहीं पाप आहे असं मला वाटत नाहीं. मला हरतऱ्हेच्या कलाकौशल्याची आणि सुंदरतेची आवड आहे ती लोकापवादासाठीं मला दावतां येत नाहीं. ती दावून चिरदून टाकण आपणांला इष्ट वाटत असल्यास कळवावे. आपले मत मला फार विचाराह वाटत म्हणून लिहीत आहें. वायकांना स्वतःच्या काहीं आवडी-निवडी नसावयात काय? कलेच्या प्रेमाकरितां त्यांनी कलाकुशल लोकाशीं परिचय केला तर तो वाईट काय? कलावन्त हा नेहमीं वाईटच असतो काय? आणि तो वाईट असला म्हणून त्याच्या कलेलाहि त्याच्या वाईटपणाचा विटाळ होतो काय? हा विटाळ त्याच्याशीं कला शिकणारांनाहि वाधक होतो काय?

‘त्यांना’ माझ्या सगळ्या हौशी पुरवावयाशा वाटतात, पण विंदुमाधवांचा संशय येतो. ते काहीं स्पष्ट वोलत नाहींत, पण लोकापवाद त्यांच्या कानांवर वारंवार आदकून त्यांना चैन पडू देत नसावेत. त्यांच्या मनांत काहीं तरी मला स्पष्ट सागावेंसे वाटत असावें, पण सागवत नाहीं. माझीहि अशीच अवस्था झाली आहे. विंदुमाधवाचा अतिप्रसंग मी सरला-वन्संना सागितला (आपणांलाहि आतां या पत्रात कळविला); पण त्यांना प्रांजलपणे सांगवत नाहीं; भीति वाटते. भीति कसली ती सांगतां येत नाहीं. शिकवणी बंद करतील ही भीति आहेच. पण खरी भीति भलत्या संशयाची. मी गुन्ह्यांत साथीदार आहें आणि आपला गुन्हा लंपविष्ण्याकरितां साथीदारावर उलटत आहें असा कदाचित् संशय यावयाचा. म्हणून काहींच खोलू नये असं वाटतं. पुरुषांच मन कोणी सांगावे? आणि त्यांच मन कलुषित झालं तर माझ्या जन्माचं मातेरं होईल. मला टाकतील. हें काहींच

नाहीं,-खरं दुःख याचं कीं त्यांच्यासारख्यांना मीं दुःख दिलं आणि
त्यांच्यासारख्याचं प्रेम भी गमावल !

आपणाला सगळ्या गोष्टी दिद्रशीत केल्या आहेत (विस्तारानें लिहूं लागल्यावर एक कांदवरीच होईल !), तरी आपण योग्य तो उपदेश मला करावा आणि वाटल्यास त्यांनाहि करावा. त्यांचं मन अलीकडे माझ्याशी खुलं नाही हें माझ्या हृदयातील शल्य आहे. तें कसंहि करून दूर करावं.

सरलावन्संची प्रकृति ठीक आहे. त्या आपणाला लवकरच छोटासा अहेर करतील असं वाटते. पण त्या अहेराचें कौतुक करण्यास आपण इकडे यावें; पण सरकार येऊ देते का आपणास तुरुगात डाबून ठेवतें हा प्रश्नच आहे. इतके दिवस सगळ्यांचे आनंदात गेले, पण आतां सगळ्यानाच आप-आपल्या परीनें काळज्या उत्पन्न ज्ञाल्या आहेत. ईश्वराची मर्जी.

इंदु काळे

[१८] धर्माभिमानी ?

कसबा पेठ, पुणे
ता. ९-१०-२१.

रा. विनायकराव भोळे, मुकाम वारडोली, यांस सा. न. वि. वि.

आपले हितचितक म्हणून हें पत्र लिहीत आहों. आपले मित्र नारायणराव पाठक यांचा सौ. इंदुवार्इ यांच्याशी फार परिचय होत चालला आहे तो लोकाना पाहवत नाहीं. आपणांला पाहवत असल्यास कोण काय करणार? सुधारकांना काय वाटेल तें वाटो, आम्हां सनातनी हिंदु लोकांनां तरी असला अतिपरिचय आवडत नाहीं. विंदुमाधव म्हस्करांचेवदल नारायणराव गांवामध्ये खोळ्या कंड्या उठवीत आहेत. पण हें सर्व आपले कृष्णकृत्य ज्ञांकण्याकरितां आहे. भाऊराव काळे यांना आम्ही पत्र लिहिलेच आहे. आपण त्यांचे नातलग व स्नेही म्हणून आपणांसहि लिहीत आहों.

सही करणे कायद्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे म्हणून आम्ही कसबा-पेठवासी सनातन धर्माभिमानी लोक सही करीत नाहीं.

आपले
धर्माभिमानी हितेच्छु

[१९] मनांतील किलिमधे कशी निघून जातील

वारडोली,
ता. १०-१००-२१.

सौ. इंदुवाई काळे यांस विनायकराव भोळे याचा नमस्कार वि. वि.-

तुमचे पहिलेच पण विलक्षण पत्र मिळाले. तुम्ही प्राजल्यणे आणि माझ्यावर पूर्णपांग निश्चास ठेवून असेत रसेहभावानें पत्र लिहिलेत हे वाहून आनंद झाला. पण मजकुरानें मात्र मनाची नलविचल झाली.

भापायुद्धीकडे आणि युद्धलेखनाकडे माझी जी नजर असते तिची आपल्या कुटुंबांत चेष्टा उडविण्यात येते हें मला ठाऊक आहे पण गाणे ऐकतांना बदसूर आले म्हणजे जसें तुम्हांचा होत असेच तसेच मला अयुद्ध लेखन पाहिल्यानें होते. पण हा अगदी गौग प्रश्न आहे.

तुमच्या पत्रांतील महत्त्वाच्या भागासंवर्धी काव लिहावें हें निश्चित ठरविणे कठिण आहे, म्हणून जे विचार जसे सुचतील ते तसे लिहितो.

(१) भाऊरावांच्या कानांवर सर्व प्रकारचे लोकापवाद गेले आहेत व ते 'मित्र' मंडळीच्या कुचेष्टांचा विषय झाले आहेत; तरी मुद्दा ते तुम्हांला एका शब्दानें दुखवीत नाहीत किंवा स्वातंत्र्याच्या आड येत नाहीत. यांत त्यांचा जो मनाचा थोरपणा आहे तो कधींहि विसरू नये.

(२) दुसरी गोष्ट अशी कीं कलेची आवड ठीक आहे, पण कलेपार्यी नीति नावडती होणे चांगले नाही. गाण्याभव्यं ताना आणि आआग याचे बावरींत गाण्याच्याला थोडेवहुत स्वातंत्र्य असले तगी त्याने 'ताल' केवहांहि संभाळलाच पाहिजे. त्याप्रमाणेंच कलेकरिता थोडेवहुत स्वातंत्र्य इष्ट आहे, पण नीतीचे 'ताल-तंत्र' संभाळांच पाहिजे. कलेची तहान भागविण्याकरिता नीतीच्या रक्काचा घोट घेणे वरोवर नाही. भाऊरावाशीं विवाहवद्ध झालांत तेव्हा तुम्ही काहीं वंधने आपण होऊन स्वीकारलींत, तीं मोडणे चागले नव्हे. हें मी गृह अध्यात्माचा आधार घेऊन म्हणत नाहीं तर ही साधीसुवी नीति आहे. दुसऱ्याला आपलगामुळे दुःख होऊ नये अशी कोणत्याहि विचारी माणसाची इच्छा असते. पतीला आपल्यामुळे दुःख होऊ नये हें पत्नीला तर वाटणे साहजिकच आहे.

अर्थात् दुःख न होईल असें वागणे हें तिचे कर्तव्य होतें. ‘सहधर्मचारिणी’ या नात्यानें तिनें जीं कर्तव्ये अंगावर घेतलेशीं असतात तीं हरतन्हेच्या मुखोपभोगाच्या व विलासाच्या आड येतील, कलाविषयक हौशी-आवडीना त्यामुळे पायवंद वसेल, देशाभिमानाच्या व इतर कर्तव्यांशीं त्यांचा लढाहि होईल; पण तीं झुगारून देणे सामान्यतः इष्ट नाहीं.

आतां तुम्ही म्हणाल कीं, “ विन्दुमाधव म्हस्करांशीं गाणेवजावणे शिकण्यांत वाईट काय आहे ? ” वाईट कांहीं नाहीं, पण विन्दुमाधव हे मनुष्य आहेत आणि तुम्हीहि मनुष्यच आहांत. अतिपरिच्य झाला असतां कोणाला केव्हां मोह होईल याचा नेम नाहीं, म्हणून मोहकारणच दूर सारावै. हे तुम्हांला इष्ट वाटत नसत्यास भाऊरावाशीं प्रांजलपण सर्व गोष्ठी बोलाव्यात आणि त्यांची संमति घेऊन शिकवणी चालू ठेवावी. मन मोकळे करून (‘सर्व’ नाहींत तरी वदुतेक सर्व) गोष्ठी बोलत्यास ते आपल्या कलेची हौस पुरवतील आणि लोकांत उठलेल्या कंड्यांना भीक घालणार नाहींत. त्यांचे तुम्हांवर किती प्रेम आहे याची तुम्हांला कल्पना नाहीं; मला आहे. त्यांना कलेची हौस नाहीं असें नाहीं, पण तुमच्यासारखी उत्कट नाहीं एवढेंच. तुमच्या यौवनानें आणि सौदयानें त्यांचे प्रथम लक्ष वेधले, मग तुमची कलाभक्ति व कलानिषुणता पाहून त्यांचे तुमच्यावर प्रेम वसले, व तुमचा प्रांजलपणा आणि स्वतःच्या मतांवद्दलचा आग्रह यांनी तर त्यांचे मन कायीजच केले, असा त्याच्या प्रेमाचा थोडक्यांत इतिहास आहे हैं, त्यांचीं वर्णिचर्चीं गुपितें जाणणारा मी तुम्हांला सांगतो. या गोष्ठी सांगण्यांचे कारण एवढेंच कीं, तुम्हीं भाऊरावांशीं सरळपणे आणि कांहीं एक आडपडदा न ठेवतां बोलावै. असे बोलणे झाल्यास उभयताच्या मनांतील सगळीं किलिमें निघून जातील.

आपण सगळे एकत्र जमून बोललो—चाललो असतों तर सगळ्या गोष्ठी ठीक जमल्या असत्या. पण मला तिकडे येणे शक्य नाहीं. घरजांवर्ह म्हणून तुमच्या घरांतला पाहुणाचार सोङ्गन लयकरच मी चतुर्भुज होत्साता सरकारचा जांवई होणार आहें आणि तुरुंगांतला गोड पाहुणाचार घेणार आहे ! गोष्ठी थड्वेवारी नेऊन आगामी वोर प्रसंगाचा कठोरपणा कमी

करण्याचा मी प्रयत्न करीत आहें; पण तो कसा साधणार? तथापि गोष्टी थड्वारी नेण्याचा प्रयत्न करावयाचा नाहीं, तर मग काय रडकथा सांगू? माझ्याविषयीं काळजी करू नये. तीन वर्षांनी का सहा वर्षांनी सुटून आल्यावर पुन: आपले सगळ्यांचे दिवस आनंदांत जातील अशी मला आशा आहे. त्या दिवसाची मी तुरुंगांत वाट पाहत गाहीन.

सौभाग्यवतीसंघाने काय लिहं? काहीं लिहीत नाहीं शाळ. उभयतांस आशीचार्द.

विनायकराव भोळे

[२०] तुरुंगांत पाऊल टाकण्यापूर्वी

बारडोली,
ता. १५-१०-२१.

प्रियमित्र भाऊ काळे व प्रियपत्नी सरला यांस विनंति विशेष.

सत्याग्रह करून तुरुंगांत जाण्यापूर्वी हरतज्जेचे विचार येत आहेत त्यांवद्दल उभयताना पत्र लिहीत आहें.

गुजराथी लोकांचा माझा अनुभव त्याचेविषयीं अनुकूल ग्रह उत्पन्न करणार आहे. त्याच्यामध्ये दिखाऊ स्नेह आणि आदरमत्कार आपल्या पेशां अधिक आहे, (या वाद्य आदरमत्काराला व स्नेहाला ते 'विवेक' म्हणतान) पण एकंदरींत जात्या ते प्रेमल आहेत. मी आजारी असतांना एका कुटुंबाने माझी जी सेवा केली तिचे कोतुक करावें तेवढे थोडे.

एकदां मला विलक्षण अनुभव आला. मी संध्याकाळीं सायकलवर वसूल किरत किरत लांव गेलो होतों. परत आपल्या गावीं येताना रात्र झाली आणि मलाहि थोडीशी भीति वाढू लागली. पण दरिद्र्यांना आणि त्यात पुरुषांना भीति वाढण्याचे स्तोम माजविण्याचे कारण नसतें, आणि माजवून चालतहि नाहीं. अशा प्रकारचे विचार मनांत येत आहेत, तोंच एक (पठाण नाहीं ! तर) गरीव मजुराची मध्यम वयाची एक सुंदर स्त्री दिसली. ती गुजराथीमध्ये म्हणाली, “दादा, मला सोबत करतां का? सायकल सावकाश चालवा, मी आपल्यावरोवर धांवत येत्यें. मी वाई

माणूस आहें, मला भीति वाटत आहे,” माझ्याबद्दल तिला इतका विश्वास वाटला हें पाहून मी आनंदलों आणि सायकलवरून उतरून तिच्यावरोवर चालू लागलो. वारेंत कांहीं तरी बोलणे काढले पाहिजे म्हणून तू कोण, कोणाची, वगैरे विचारले, तेव्हांचे निचा नवरा गवंडी असून त्याला दारूचे व्यसन आहे, उशीर झाला तर तो रागावेल आणि मारील असें तिच्याकडून समजले. ती स्वतः मजुरी करून चार-आठ आणे मिळविते ; खंड्यांत राहणाऱ्या तिच्या भावानें आज तिला बोलावळे होतें म्हणन त्याच्या गांवीं ती गेली होती तेथून निवतां निवतां उशीर झाला. नवव्याला घरीं आत्यावर त्याला खायला कोण देईल ही प्रेममुलक एक काळजी आणि रागावला तर किती आणि कसा मारील ही भीतिजन्य दुसरी काळजी ! नवग दारूवाज होता तरी त्याच्याबद्दलचे तिचे प्रेम अवर्णनीय होते. तें पाहून मला तिच्याबद्दल अतिशय आदर वाढू लागला अशिक्षित आणि गरीब असली म्हणून काय झाल, ती खरोखर सांखी होती आणि या सांखीनें माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून मला सोवतीला रहा म्हणून सांगितलं यात मला बहुमान वाटला. माझ्यावर तिने इतका विश्वास ठेवावा इतके तिला काय दिसले कोणास टाकूक !

आतां दुसरी एक गोष्ट सुचली आहे ती लिहितों. गीतारहस्यांचे वाचन करीत असतां मला गीतेंतील पाठांबद्दल काढीं कल्पना सुचल्या. पण बारडोलीच्या धांदर्लींत वेळ कोणाला आहे आणि पुस्तके कोटून मिळणार ?

आतां तिसरी गोष्ट लिहितों. (क्रम किंवा संगति पाहू नये. धार्दीत लिहीत आहें.) माझा हिशेव तपासून पाहण्यास वापूर्जीकडून (म्हणजे अर्थात् गांधींकडून) एक मनुष्य आला. त्यानें २॥ ब्राण्यांचे एक व्हाउचर नाही अशी माझ्या हिशेवांत चूक काढली आणि भलतेसलतें तो योले लागला. व्हाउचर नसणे ही चूक आहे, आणि अडीच आण मी भरणेहि प्राप्त होतें; पण माझी पूर्वपरंपरा, माझे अलीकटील वर्तेन, चलवळींत पडण्यांतील माझे हेतु, माझा दर्जा, वगैरे पाहून तरी या गृहस्थाने भलतें-सलतें योलावयास नको होतें. सार्वजनिक फंडावावत चोल असणे आवश्यक आहे ही गोष्ट खरी असली तरी सारासार विचार अगदींच मोडावा काय ? कदाचित् तो गृहस्थ आपलं कर्तव्य करीत असेल आणि मी त्याला उगीच-

दोष देत असेन. आपण चूक करून दुसऱ्याला नावें ठेवण्यांत अर्थे काय ? एवढे मात्र मनांत येते की, देशप्रेमामुळे द्रव्यहानि ज्ञालीच, ससारमुख संपले, ज्ञान-लालसा पोटांतच जिरली आणि आतां यःकश्चित् चुकीमुळे नांवहि बदू होण्याची वेळ आली आहे !

याला दुसरे एक कारण असू शकेल. मला एका डिटेक्टिव्ह ऑफिसराने एकीकडे नेऊन “महिना ५०० रुपये देववितीं, गार्धीच्या राज-कारणांतल्या वातम्या देत जा,” असे म्हटले मी अर्थातच नाहीं म्हटले. तथापि डिटेक्टिव्ह ऑफिसराजवळ एकीकडे योलां ज्ञाललेले कांहीनीं पाहिल्यामुळे मी डिटेक्टिव्ह असावा असा संशय पसरला आहे आणि म्हणून या संशयाला बळी पडल्यामुळेच रा। आण्याच्या चुकीबद्दल त्या ऑडिटर गृहस्थाने माझी कठोर शब्दांनी हजेरी घेतली असावी ! जगांत गैरसमज असे नुकसान करीत असतो !

* * *

—भाऊ, तुरुंगांत जाण्यापूर्वी तुला आता एक गोष्ट सागतो. थोडक्यांत सांगतों, पण लाख रुपयांची आहे. इदूला व्यवहार समजत नाहीं; तिला कलेचे भलतेंच वेड आहे; पण ती शुद्ध व निर्मल आहे. माझ्यावर विश्वास ठेव आणि सगळे किंतू, सगळे संशय, सगळी शश्यै दृदयांतून चाहेर काढून टाक.

* * *

— सरले, तुला काय लिहावयाचे ? व्यवहार न समजणारा आणि ध्येयाचे वेड लागलेला तुझा पति तुला आणि स्वतःला दु खात लोटीत आहे. सुखानें का तो ही गोष्ट करीत असेल ? नाही. मला माझे ध्येय तुरुंगाकडे लोटीत नेत आहे. गीतें म्हटल्याप्रमाणे, ‘वलादिव नियोजितः’ अशी माझी स्थिति आहे. क्षमा कर वरंगे कांहीं लिहीत नाहीं. तं माझ्यापेक्षां विशेषत कमी असलीस तरी कर्तव्य-अर्कतव्य जाणण्यांत अधिक समजस आहेस अशी माझी मनोदेवता सांगते.

तुझ्याविषयींहि भलत्या कंड्या उठत आहेत असे निनावी पत्रांवरून समजले. पण या कंड्यांची योग्यता न समजण्याइतका मी ‘भोळा’ नाहीं. **विनायक भोळे**

[२१] खूप पैसा मिळतो, पण—

काळे यांचा वाडा,
नारायण पेठ, पुणे.
१-१-२२.

मित्रवर्य विनायकराव भोळे यांस भाऊ काळे याचे सा. न. वि. वि.

आपणांस १॥ वर्षाची शिक्षा झाली हे तारेने कळले. जिवावरचे शेपटीवरतीचे गेले म्हणावयाचे ! १० वर्षाची सजा दिली असती तर त्यांचे आपण काय केले असते ?

सरलेला अर्थात् दुःख झाले आहे, पण तिने हाय खालेली नाही. ती इतकी धीराची असेल असें वाटले नव्हते. आईची व अप्पांची अवस्था मात्र दिवसेंदिवस शोचनीय होत चालली आहे. जांवयाला झालेल्या शिक्षेमुळे (आणि सुनेवदलच्या बन्यावाईट कंड्यामुळे) दोघेहि म्लान झालेली आहेत. पण करावयाचे काय ?

वर कंड्यांचा उलेल्ख केला तो कदाचित् करावयास नको होता. पण एका अर्थी केला हेच वरे झाले. मी बिंदुमाधव महस्करांवदल भलताच मशय घेत नाही, कारण तो जरी मला सशयास्पद दिसत असला तरी इंदुवदल माझी न्यात्री असल्यामुळे त्याच्या शीलाविषयीं विशेष विचार करण्याचे कारण नाही.

प्रयत्नपूर्वक उदार बुद्धि ठेवून वर हें लिहिले यरें, पण पोटांत काय होत आहे तें तुला समजाण्यासारखे आहे.

सरलेला याच्यातच पत्र लिहिण्यास सागितले होते, पण ती आलस करीत आहे. तिला काहीं दिवस गेले आहेत, हें मार्ग एकदा कळविले होते. बालंतीण झाल्यावर सुशालीचे पत्र पाठवीनच. काळजी करू नये. तिची प्रकृति चागली आहे.

माझें कत्रायाचे वस्तान चांगले वसत चालले आहे. नोकरी धरली नाही हेच वरे झाले. स्वतंत्र राहून पैसे मिळत आहेत. पण,—पण ही स्वतंत्रता दिखाऊ आहे. मला नेहमीं घरावाहेर जावें लागते. वायकोरीं चार गोष्टी बोलाव्यात, तिला कोठं वेऊन जावें, तिच्या हौशी पुरवाव्यात,

गायनादि कलांकडे लक्ष द्यावें हें मला साधत नाहीं. इंदु पुष्कल सुंदर वस्तु विकत घेते, पुष्कल प्रकारचीं लुगडीं-पातळे नेसते, टेबलावर सुंदर सुंदर मांडणी करते, पण तिची वाहवा करावी किंवा निदान तें तें सांदर्य ध्यानांत आले आहे एवढें तरी दाखवावें, अशा गोष्टी माझ्या रुक्ष, साध्यासुध्या, व्यावहारिक माणसाला न साधल्यामुळे जें व्हावयाचें तें होते. माझे दोप मी जाणतो, ते सुधारण्याचा प्रयत्न करतो, पण हे प्रयत्न कृत्रिम दिसतात (आणि असतातहि) !

नारायणराव पाठकाच्याविषयी एक गोष्ट सागावयाची आहे. त्यांनी काशी ढवळे हिच्याशीं लग्न करण्याचें नांकारिलें हें तुम्हास मागेंच लिहिले. त्याच्यानंतर त्यांचे मन फिरले होते. योजिलेल्या वधूने “आपण माझ्याशीं लग्न न केल्यास मी आजन्म अविवाहित राहीन” अशा अर्थाचें पत्र लिहिले होते तें त्यानेमला दाखवले आणि “मन हेळकावे खात आहे” असें तो म्हणाला. इतिहासकार राजवाड्यांनीहि “तू लग्न करून वे, माझ्या नादींलागूनकोस,” असें त्यांना पत्र लिहिले म्हणतात. पण काय झालें कोणास ठाऊक, नारायणरावांनी मुलीला पत्र लिहून कळविले कीं “माझा इलाज नाहीं. मराठच्याच्या इतिहासांने कार्य मला तुझ्या प्रेमापेक्षां किंवा तुझ्या जीवितापेक्षां अधिक मौल्यवान वाटते.” येवनिष्ठ माणसाचें सगळेच निराळे ?

तीन तीन महिन्यांनीं कैवांना पत्र लिहिण्याची परवानगी असते. तरी परवानगी मिळाल्यावरोवर सविस्तर पत्र लिहावें. मी स्वतः फारदीं पत्रे लिहीत नाहीं, लिहिली तर सविस्तर लिहीत नाहीं, पण लोकांनी मला सविस्तर पत्रे लिहावीत असें मला वाटते आणि तीं वाचण्यांत मला आनंद होतो ही माझी खोड तुला ठाऊकच आहे.

आपला मित्र व मेहुणा
भाऊ काळे

[२२] सगळे खुशाल !

सावरमती जेल,
२१--११--२२.

मित्रवर्य भाऊराव काळे यांस सा. न. वि. वि.

मला जेलमधील काहीं किरकोळ शिक्षा ज्ञाल्यामुळे पत्र लिहिण्याचा माझा हझ मी इतके दिवस गमानला होता. गेल्या तीन महिन्यांत जेलचा नियम माझेकद्वन मोडला गेला नाही, म्हणून आता परवानगी मिळाली आहे. पण काहीं लिहावेसे वाटत नाहीं.

आपांची व घरांतल्या सर्व मार्णसांवी प्रकृति कशी आहे तें कळवावें. बाकी इदु, सरला व छोटू आणि इतर सर्व मंडळी खुशाल असतीलच; कारण गला वाईट वाटूनये म्हणून तीं खुशाल आहंत असेंच आपण नेहमीं लिहिणार हें मी जाणून आहे ! मी खुशाल आहे हें मात्र मी खरें लिहिले आहे. मी सुरुण्याच्या सुमारास जेलमध्ये कपडे पाठवावेत व कोंते येऊं तें कळवावें. खुशालीचेहि त्या वेळी सविस्तर पत्र लिहावें.

आपला
विनायक भोळे

[२३] पुढचे वेत

सत्याग्रहाश्रम, सावरमती
ता. ३--६--२३.

प्रियपत्नी सरला हीम अनेक आशीर्वाद विशेष.

मी काळ सावरमती जेलद्वन सुटलों छोटू आजारी होता म्हणून मार्गील पत्रांत लिहिले होतेंम. तो आतां कसा आहे ? तं अहमदाबादेस येशील असें वाटले होतें. पण परवां जेलरनें भाऊचे पत्र दिलें त्यावरून तूहि आजारी आहेस असें कळलें.

परवां तेथील युगेपियन जेलरनें मला ऑफिसाऱ्ह बोलावून घेतलें तेव्हां मी मोठ्या आनंदानें तेथें गेलो. मला वाटलें कीं कपडे वगैरे तुमच्याकद्वन आले असतील तें सांगण्याकरिता त्यानें बोलावले असावें.

पण त्याच्या आँफिसांत गेल्यावर त्यानें माझाचें पत्र हातांत दिलें व वाच्यास सांगितलें. कोणत्या आशेने मी पत्र वाच्यास घेतले होते आणि ज्ञाले काय ? पत्र वाचतां वाचतां माझ्या डोळयात अश्च आले आणि मी रडू लागलो. तेव्हा जेलरने खांचावर थोपटल्यासारखे करून दयार्द वुद्धीने एका कोपन्यातल्या खुर्चीवर वसण्यास मला सांगितले ! माझ्याबद्दलच्या शोकामुळे तुझ्या आईचे दुखणे विकोगम गेले ! जेलमध्ये मी आनंदात आहेहै पत्रात लिहीत होतो, पण हें सगळे खोटें आहेअसें तिला वाटत असले पाहिजे; जांचावद्दलच्या शोकामुळे (आणि सुनेबद्दलच्या लोकापवादामुळे) बिचारी अकाली मरण पावली. पण कदाचित् आपल्यापुढे जीं दुःखे वाढून ठेवलेली दिसतात तीं पाहावीं लागं नयेत म्हणून ईश्वरानें तिची सोडवणूक केली असेल !

जेलमध्ये मला खरोखरच विशेष त्रास झाला नाही. अहमदाबाद येथील कांहीं मित्रांनी वशिला लावून म्हणा रिंवा पैसे भरून म्हणा मला एक दिवस मेवामिठाई पाठविली. ती मीं खाली, पण खातांना असा विचार आला कीं हें धोक्यावें आहे. कोणी पकडले तर स्वतःलाच नव्हे तर वाहेरच्या मित्रांना शिक्षा होईल. खाऊन झाल्यावर मिठाई घेऊन येणाऱ्या मित्राला निकून सांगितलें कीं, पुनः असें कांहीं करू नये. आपण आल्यास किंवा पाठविल्यास मी कशाला बोटहि लावणार नाहीं.

निकून सागण्याचें दुसरे एक कारण झाले होते. तें अलं की नारायणराव पाठकाकडून याच मित्रमंडळीच्या मार्फतीने मला एक योडेंमें महत्त्वाचें पत्र चोरून पाठविण्यांत आले होते. पत्र वाचून आनंद नाहा. पण तें लपवावें कसें हा प्रश्न पडला. लपविण्यापेक्षां फाढून टाळलें वरें असा विचार करून त्याचे बारीक बारीक तुकडे करून गजावाडेर टाकले. पण चोरटें मन भित्रे असते. मनांत अशी भीति उत्पन्न झाली कीं, हे कपटे जर कोणाच्या नजरेस पडले आणि त्यानें ते मेहनत घऊन जळवले तर मला आणि माझ्याबरोबर माझ्या मित्रांना चांगलीच शिक्षा होईल. तेव्हां चोरून पत्र आणण्याचें किंवा लिहिण्याचें काम आपल्यासारख्या बाबळटांना जमावयावें नाहीं असें मनाशीं ठरविले आणि असल्या फंदांत पडावयाचें नाहीं असा कानाला खडा लावून घेतला.

जेलमधील वारीक सारीक मनोरंजक अनुभव भेटीअंती सागेनच. येथील स्वच्छता आणि शिस्त हीं वाखाणण्यासारखीं आहेत. हिंदी जेलरपेक्षां युरोपिअन अधिक सरल असतो असा माझा अनुभव आहे तो प्रांजलपणे कबूल केला पाहिजे.

जेलमधून ज्या दिवशीं मला सोडले त्या दिवशीं वास्तविक ८-९ ला जेलच्या बाहेर पडावयाचा, पण पदोपर्दीं त्रास देगारें माझें दैव माझ्या आड आले आणि सुटण्याला वारा वाजले! माझें स्वागत करण्याकरितां आलेल्या थोर थोर मंडळींना बाहेर उन्हांत तिष्ठत वसावें लागले म्हणून अतिशय वाईट वाटले.

इंदुचे आणि भाऊचे आतां चांगले सूत जमले आहे असें तुझ्या पत्रावरून दिसते. पण बिन्दुमाधव म्हस्करांची शिकवणी बंद करणे इंदु अद्यापि कां चालढकलीवर नेत आहे याचा उलगडा होत नाही.

वापूर्जींना (मला 'महात्मा गांधी' हे शब्द आतां परकीपणा दाखविणारे वाटतात.) भी भेटलों तेव्हाचा प्रेमयथ व कास्यपूर्ण प्रसंग धरणी करीत नाहीं. आवेग ओसरल्यावर घटकाभर इकडचे तिकडचे वोलणे झाले. जाण्यापूर्वी ते म्हणाले कीं, “आतां तुम्ही महाराष्ट्रांत कोठे तरी खेड्यांत जाऊन खेडयाची सुधारणा करण्याचे काम हातीं ध्यावें अशी माझी इच्छा आहे.” मींहि तुरंगात विचार करून मनाशीं हेच ठरविले आहे असें त्यांना सांगितले. त्या वेळी वापूर्जींना भेटण्यास दुसरी मडठी आल्यामुळे वोलणे तेथेंच राहिले. पण आता पुण्यपत्तनस्थ सरलायाईंना आणि छोटूरावांना एखाद्या खेडयात राहावें लागगार असा रंग दिसत आहे. एवढेंच सध्यां लिहितों.

बी. ई. झाल्यावर नोकरी न धरतां भाऊने स्वतंत्र धंदा करण्याचे ठरविले हें चांगले केले. त्याला कंत्राटांत किकायत पुष्कळ होते, पण विचाऱ्याला सुख कोठे आहे? मला भेटण्यास येणार होता, पण आयत्या वेळेस महत्वाचे काम निघाले म्हणून येऊ शकला नाहीं, ही लहानशी गोष्ट सोडली तरी आई वारली, वायकोवद्दल लोकापवाद, वहिणीला (मेव्हण्याच्या मूर्खपणामुळे) हालअपेष्टा सोसाव्या लागणार आहेत अशी भीति, वडील

आजारी आणि दुःखीकर्ती—अशा स्थितीत कंत्राटांतील किफायत किती सुख देत असेल तें दिसतेंच आहे.

नारायणराव पाठक हे डच रेकर्डसमध्ये मराठयांच्या इतिहासाची कांहीं माहिती मिळेल म्हणून सुंवईस जाऊन डच भाषा शिकले हें मागें ऐकले, आतां गोवें येथें जाऊन तेथील रेकर्डमध्ये कांहीं ऐतिहासिक माहिती असेल ती वाचता यावी म्हणून पोर्टुगीज भाषा शिकत आहेत असें ऐकतो. लवकरच बेलिजअन आणि स्पॅनिश भाषा शिकून लागील असें भाकीत करावेंसे वाटते ! ते डच व पोर्टुगीज भाषा शिकत आहेत यांत कांहीं वाईट नाहीं, पण इकडे तिकडे वणवण हिंडावयाचे, खाणे-पिण जेथे जें मिळेल त्यावर भागवावयाचे, यामुळे त्यांची प्रकृति विचडत असल्याचे एंकून वाईट वाटते. काशी ढवळे ही त्यांच्या चांगल्या ओळखीची आणि आवडती होती हें तुला ठाऊक आहेच. “लग्न करण्याचा पुनः मोह होत आहे, पण कष्टानें मी आवरीत आहे” असें तुरंगात त्यांची एकदा जी चौरून मुलाखत झाली तींत त्यांनीच कवूल केले. ऐतिहासिक जिज्ञासेच्या पाटीमागें लागून स्वतःचा नाश करून वेत आहेत झाल. (देशभक्तीच्या नादीं लागन मीहि तेंच करीत आहे !) मी लवकरच तिकडे येईन.

कोकणांतील लोणगांव ताळुक्यांतील पांचवावडी या गांवीं राहून तेथें ग्राम—सुधारणेचे काम करावें म्हणतों. गावाची निवड कशी काय वाटते ? मूळ योजनेलाच जर विरोध असेल, म्हणजे असल्या फंदात मी इतःपर पडू नये असेंच जर तुला वाटत असेल तर मात्र मआ सर्व गोष्टांचा पुनः विचार केला पाहिजे. कारण तुझ्या दृष्टीनेहि मआ पाहण्यास शिकले पाहिजे हें मी जाणतो. मनांतले खरेंखरे कळवावें.

तुझा देशवेडा पति
विनायकराव भोळे

[२४] महस्करांची शिकवणी बंद

पुणे,
ता. ९-११-२३.

मित्रवर्य भोळे यांस सा. न. वि. वि.

आपण, सरला, व छोटू पांचवाढीस आनंदानें राहत आहांत आणि गांवांत आपणास मानमान्यता मिळत आहे हैं एकून समाधान ज्ञाले. वास्तविक तुम्ही शहरांत राहणारे प्रोफेसर व्हावयाचेत, पण खेड्यांतील पुराणिक आणि वैद्य व्हावेत अशी ईश्वराची इच्छा होती. हेहि कांही वाईट नाही ! रात्रीची शाळा कशी चालली आहे तें कलवावें. आपण पगारी मास्तर ठेवावा, मास्तराचा पगार मी देत जाईन. स्वतःचा मौत्यवान् वेळ दवडू नये. आपण गीतेवर एखादें पुस्तक लिहावें अशी इच्छा आहे. तरी वाचन करीत राहावें, लहान गोष्टी इतरांकडून करून घ्याव्यात. (पण हें तुमच्या हातून होईल असें दिसत नाहीं. ग्रत्येक ठिकाणी स्वतः मरावयाचें ही आपली खोड मेल्याशिवाय जावयाची नाही !)

इकडची वातमी अशी कीं, बिंदुमाध्य महस्कर यांची शिकवणी बंद ज्ञाली आहे. मी कांहीं एक वोललों नाहीं. इंदूलाच कांहीं तरी अनुभव आला असला पाहिजे. तिनेच त्यांना सांगितलें असलें पाहिजे. ते मधून मधून येतात, पण इंदु त्याच्याशीं तुटकपणेच वागते असें मला तरी दिसते.

अप्यांची प्रकृति त्यांतल्या त्यांत बरी आहे. मुलीकडून नातवाचें मुख पाहण्याचें सुख लाभले त्याप्रमाणे मुलाकडूनहि नातवाचें मुख पाहण्याचें सुख लवकरच मिळण्याचा रंग आहे असें ते बोलत असतात. मला हें ऐकतांना लाज वाटते, पण प्रेमळ म्हाताऱ्या वडिलांना मीं काय शिकवणार इंदूलाहि पुत्रमुख पाहण्याची इच्छा फार दिसते ! छोटूच्या लीलांचें ती वणीन करीत असते, त्यांत त्याचें कौतुक करावें ही इच्छा आहे, का आपणांलाहि असाच मुलगा असावा अशी गुत वासना आहे हें कोण सांगणार ? ईश्वराची तशी इच्छा असल्यास छोटूच्या ऐवजीं एखाद्या ‘छोटी’ वरच तिला समाधान मानून घ्यावें लागेल. आणखी चार पांच महिने

वाट पाहिली म्हणजे सगळ्या गोष्टी स्पष्ट होतीलच. मला इतका वेळ काय सागावयाचे होतें तें आतां कळलेलं आहे.

आपला मित्र व मेहुणा,
भाऊ काळे

[२५] गरिबीतला आनंद

पांचबावडी,
ता. १-१-२४.

प्रिय भाऊ यास सरलेचे नमस्कार वि. वि.

आमचे दिवस येथे गरिबीत पण फार सुखात जात आहेत. गांवांत मानमान्यता वाढत आहे. आमच्या आनंदाला पारावार नाही. गैरसमजुटी होतात, पण छोटूच्या लाडासंबंधाने. भाडणे होतात, पण ती छोटूच्या कौतुकासंबंधाने. मतभेद आहेत, पण ते छोटूवर अधिक प्रेम कोणाचे यावहल. आणि खेरे बोलावयाचे म्हणजे अधिक प्रेम कोणाचे आहे हें सागतां यावयाचे नाहीं ! त्याला माझ्यापेक्षा याचा फार लळा आणि हेहि न लाजतां आणि त्रास न मानतां त्याला नेहमी घेतात. वाजारांत जातांना, फिरायला जातांना, फार काय रोगी पाहण्यास जातांना सुद्धां तो त्यांचबरोवर असावयाचाच. इतके लाड करणे या गांवांतल्या चाली प्रमाणे प्रशस्त नाहीं, पण लोकमताला कधीहि भीक घालावयाची नाहीं, आपल्या मनाला योग्य वाटेल तें करावयाचे, हा जन्मस्वभाव ठाऊकच आहे. आजकाल मला तर छोटूच्या तैनातीला असण्याशिवाय दुसरा धंदा नाहीं. आमच्या छोट्या राज्यांत छोट हा राजा आणि आम्ही त्याचे तैनात-दार. ‘छोटू-पुराण’ तुला कंटाळवाणे होईल म्हणून पुरे करतें. एक गोष्ट मात्र सांगत्ये. छोटूचे बोवडे बोल ऐकून इतका आनंद होतो कीं, तो आम्हांला दोघांनाच ठाऊक. प्राकृत भाषा ज्याला शिकावयाची असेल त्याने छोट्यांने शब्दांचीं केलेलीं अपभ्रष्ट रूपे पाहावीत, म्हणजे त्याला ‘महाराष्ट्री’ वैरे प्राकृत भाषांचे नियम आपोआप समजतील, असें म्हणावयाचे असतें. प्राकृत भाषेचा तो माझा गुरु आहे असें म्हणून कधी कधी त्याला ‘गुरुराज’ ही पदवी तिकडून दिली जाते !

आपली प्रकृति कशी आहे तें कळवावें. इंदुवहिनीच्या बाळंतपणा-
करितां मला तिकडे येण्याची इच्छा आहे, पण बायकांच्या इच्छा मनांतच
राहावयाच्या. तिला वरें वाटत नसल्यास मात्र संकोच न धरतां कळवावें,
म्हणजे मी (वाटल्यास थोडासा हळू गाजवूनहि) येईन.

सरला

— —

[२६] खिया इतक्या धीट झाल्या आं ?

प. चबावडी
ता. ५-१-२४.

मित्रवर्य भाऊराव काळे यांस सा. न. वि. वि.

येथें माझें चांगले बस्तान बसले आहे. माझें पुराण मोठे विद्वत्तापूर्ण
आणि देशाभिमानयुक्त असतें अशी इकडच्या प्रांतात माझी कीर्ति
झालेली आहे. वैद्यकीहि उत्तम चालली आहे. चार इंग्रजी आणि संस्कृत
वैद्यकीचीं पुस्तके वाचून उत्तम वैद्य बनलों आहें ! बुद्धिमत्तेपेक्षां चागल्या
नशिवानेंच मला हात दिला आहे. कांहीं वरे न होणारे रोगी वरे
झाले ते वास्तविक आपल्या दैवाने झाले, पण श्रेय मला मिळाले. एक
लहान ५-६ महिन्यांचा मुलगा फार आजारी होता ; श्रीमंताचा असल्या
मुळे इकडचे सगळे वैद्य आणि डॉक्टर याचीं औषधे दिलीं, पण गुण
आला नाही. सहजगल्या मी त्यांच्याकडे गेलों असतां मुलाला त्यांनी
दाखविले. मी नाडी, छाती वगैरे तपासली, आणि मुलाच्या आईजवळ
बोलतां बोलता अंगावरचे दूध कसें आहे तें विचारले. तें दाट आहे
असें ऐकल्यावर मूळ रोगाचे कारण ध्यानांत आल. मुलाला वास्तविक तें
दूध पाण्यांत मिसळल्याशिवाय पचणे शक्य नव्हतें, पण लहान मुलाला
पाणी कसें द्यावयाचे या भीतीने घरांतल्या बाया पाणी देत नव्हत्या. मी
नंतर औषध पाठवून दिले त्यांत पाण्याशिवाय काहीं नव्हतें. तें दोन दोन
तासांनी न चुकता चमचा चमचा द्यावयाचे असें सांगितले होतें. चम-
त्कार असा कीं, मुलाला पाणी मिळाल्यामुळे गुण येऊ. लागून तें लवकरच
गुटगुटीत झाले, आणि मी गांवांतला धन्वंतरी वनलों ! माझ्या हाताला

यश आहे अशी गांवांतल्या लोकांची कल्पना या यशामुळे दृढ झाली आणि मी देशभक्त, विद्रान्, वक्ता, समाजसेवक, स्वार्थत्यागी अशा नात्यानीं माझी जी कीर्ति झाली होती तीत या कीर्तीची भर पडली. झालेला खरा प्रकार मी गावात कोणाशी बोललो नाही. वैद्यकीच्या धंग्याला थोडीशी लुच्चेशिरी लागते, ती अतां शिकलो आहें.

परवां काशी ढवळे ही नारायणराव पाठक येथें आहेत असें समजल्यावरून येथें आली. येथून जवळच असलेल्या पाटघर गांवीं तिचा मामा आहे, त्याच्याकडे जाण्याचे तिनें निमित्त केले आणि धाकऱ्या भावाला वेऊन वाटेत. एक दिवस विश्रांति घेण्याकरितां म्हणून माझ्याकडे उतरली. चहापाणी, आंघोळी, जेवणे वगैरे झाल्यावर मला तिनें पडवींत एकीकडे बोल्यावून आमचे लहान गणापासूनचे प्रेम आहे, नारायणरावांच्या इतिहास-संशोधनाच्या आड मी येणार नाही, दारिद्र्यालाहि मी भीत नाहीं वगैरे गोष्टी मला तिनें सांगितल्या आणि नारायणरावांचे मन वळविण्याविषयीं अश्रुविसर्जनपूर्वक विनंति केली. मला तिची ती स्थिति आणि कृति पाहून प्रथम चमत्कारिक वाटले; पण पुढे गहिंवर येऊन ‘मला शक्य तें करतो’ असें मीं तिला अभिवचन दिले. गहिंवरून गेल्यामुळे मश भान राहिले नाहीं आणि पाठीवरून हात किरवून मीं निला धीर दिला आणि रडणे थांविण्यास सांगितले! आमच्या सरलाराणीसाहेब यानीं पडवींत एकीकडे चाललेला हा प्रकार पाहिला आणि त्याचा सरळ अर्थ केला! झाले, हिंवाळ्यातल्या त्या दिवशीं पावसाळपांची झिमझिम्म सुरु झाली. ईश्वरकृपेने गडगडाट मात्र झाला नाहीं. सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, पण समजत पटेना. ऐन वेळेला छोटू आल्यामुळे मात्र पावसाळा संपला आणि थोड्या वेळानें कौंगळे ऊन सुरु झाले. तात्पर्य काय तर, भावनाप्रधान स्वभाव असल्यामुळे आम्हांला स्वतःला वागतांना पोंच राहत नाहीं आणि मग असे पेंचात सांपडतो! छोटूसारखे सज्जन जगांत आहेत म्हणून आम्ही संकटांतून कसेवसे निभावून जातों एवढेच!

नारायणराव पाठकांना पुष्कळ सागून पाहिले. पण त्यानें तिच्या देखत मला म्हटले, “विनायकराव, एकदा सांगितले तेंच तुम्हीं शंभरदां विचारले

तरा मी सांगणार. यावाचत माझी आपण उन: मुलाखत घेऊ नये. काशीनेहि घेऊ नये. मला असल्या कमकुवत करणाऱ्या मुलाखती व मुकाबले आवडत नाहीत. आपण मध्यस्थी न केलेली चांगली; केल्यास तुमच्याआमच्यामध्ये वेदिली उत्पन्न होईल.’’ नंतर त्यांनी काशीलाहि एकीकडे गाठून असेच काही तरी सांगितले. विचारी दिवसभर रडत होती. ती काल मामाकडे पाठघरला निघून गेली. वायका इतक्या धीट झाल्या असतील अशी मला कल्पना नव्हती. पण दीड वर्ष तुरंगांत आणि आतां खेडेगावांत राहिल्या-मुळे शहरांतील प्रगति किंती झपाश्यानें होत आहे हें कदाचित् मला कळत नसेल! वाकी खरें बोलावयाचं म्हांजे मला काशी ढवळे हिचा धीटपणा आवडला आणि नारायणरावाचा हटवादीपणा आवडला नाही: पण आपला आवडीनिवडीचा काय उपयोग?

विनायकराव भोळे

ता. क.

चिरंजीव छोटू आनंदांत आहे आणि आम्हांला आनंदवीत आहे. तुम्हालाहि लवकरच पुत्रसुखाचा अनुभव येवो असें इच्छितों.

वि. भो.

[२७] संकटांची सावली

पांचबाबडी,

ता. १०-१२-२४.

प्रियमित्र भाऊराव काळे यांस विनायकराव भोळे याचा सा. न. वि. वि. रात्रीच्या शाळेकरितां, सामाजिक कार्याकरितां आणि आमच्या खाजगी खर्चाकरितां आपण जेवढे स्पष्ये पाठवितां तेवढे सगळे मी सामाजिक कायांत खर्च करून टाकतों. हा माझा कदाचित् दोष असेल; पण ही खोड मेल्याशिवाय जावयाची नाही. कारण माझ्याभौतीती मला इतके दारिद्र्य दिसतें आणि मदतीची इतकी जरूर भासते की, जवळ पैसे असतां ते पेटीत ठेवणे माझ्या जिवावर येतें. दुसरें असें की, आपण माझ्यावर दया करून मदत करतां तशी मीं इतरावर करावयास नको काय? तिसरें असें की, माझ्यासारख्या वृत्तीच्या लोकांनी आपण होऊन

स्वीकारलेल्या दारिज्ञाच्या दीक्षेला सुसंगत वागावयाचे म्हणजे असेंच वागले पाहिजे, नाहीं तर लोकांमध्ये भलतेच गेरसमज उत्पन्न होतील आणि ‘फंडगुंड’-पणाचे आरोप येतील. आणि अगदीं खरे कारण सागावयाचे म्हणजे सभांवार इतके दारिज आणि इतक्या आपत्ति ‘आ’ पसरून आहेत की, अशा परिस्थितीत अनवश्यक सापत्तिक सुखोपभोग घेणे माझ्या जिबावर येते, इतकेच नव्हे तर तें मला गाप वाटते. शिवाय, माझ्यासारख्याना मुलांमुलींना शिक्षण देताना, गरिवाना कुकट औषधपाणी देताना, आपद्य्रस्ताच्या आपत्ति दूर करताना, स्नेह्यांसोबत्यांमधील गेरसमज दूर करताना, गांवांतील लोकामधील तट मोडताना (व मधून मधून तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे ‘व्याख्यानवाजी आणि अव्यक्षमिरी’ करताना !) इतका आव्यातिमक आनंद होत असतो कीं, इतर सुखोपभोगांची लालसाच शिळ्क राहत नाहीं. द्रावें मिळाल्यावर करवंदे कोण खाईल ? अजीर खाऊन पोट भरन्यावर उबरांकरितां कोण घडपड करील ? (लाडिकपणाने हड्ड करणाऱ्या छोट्याला कडेवर धंऊन सौभाग्यवर्तीने चहा आणलेला आहे तो पाहून मुचलेली उपमा हि येथें लिहितो आणि ५-१० मिनिट चहा पिण्याकरिता आणि सौ. शीं वोलण्याकरितां थांवतों. उपमा अशी कीं, अशी पत्नी आणि असा मुलगा आणि असा चहा आणि असा प्रेमपूर्ण देखाना ज्याच्या भाग्यांत आहे तो वाजारातल्या एखाद्या नादान स्त्रीच्या दुकानांत जाऊन दारू कशाला पिईल ?)

*

*

*

माझी वैद्यकी उत्तम चालली आहे. खेड्याच्या मानानें पुष्कळच पेस मिळतात. भाजीपालवांच्या देणग्या पुष्कळ मिळतात. माझ्या पुराणाला संध्याकाळीं गांवांतील पुष्कळ लोक येतात. यायका येतान, पण त्या कापूस पिंजीत किंवा वाती करीत असतात ! त्या माझ्या विद्रुत्तंची फार स्तुति करतात आणि ती ऐकून मी धन्य होतों ? आप्यासाहेबाना आपत्यासारख्या श्रीमंताचा जांवई खेड्यांत दरिज्ञासारखा राहतो हें दुःखदायक होत असेल, पण सुख आणि समाधान या वावर्तीत मी (आणि सौभाग्यवतीहि) दारिजांत खास नाहीं, हें त्याना समजावून सांगावें.

रात्रींची शाळा कशीब्रशी चालली आहे. सौभाग्यवतीहि सवड सांपडेल तेव्हां माझ्या सोबतीला येऊन मुलांमुलीना शिकविते. इतके दिवस शाळा एका पडक्या झोपडींत घेत होतों, ती आतां देवळाजवळील धर्मशाळेत आणली आहे. कांहीं लोक विरुद्ध होते. कारण शाळेत अस्पृश्य मुले आहेत. परंतु होते-नव्हते तेवढे वजन खर्च करून धर्मशाळेत शाळा आणण्याची परवानगी मिळविली. मी पुण्यास असतांना अस्पृश्यांशी उघडपणे रोटीव्यवहार केला आहे; पण येथे करणे इष्ट का अनिष्ट याबद्दल निश्चय होत नाहीं. बहुधा लवकरच लोकमताला धाब्यावर वसवीन असे वाटते. स्पर्शास्पर्श मात्र मानीत नाहीं. पुराणिकाच्या पेशाला वास्तविक हे झेपावयाचे नाहीं, पण (खन्या किंवा काळ्यनिक) विद्वत्तेच्या कीर्तींवर आणि वैद्यकींत उपकार करून ठेवलेल्यांच्या कृतज्ञताबुद्धीवर आतांपर्यंत तरी सगळे धर्म करून गेले आहे. धारूअण्णा नागे, कृष्णभट फुरशे वगैरे सनातनी धर्माचा खोटा अभिमान वाढगणारी टवाळ आणि फसवी मंडळी मनातल्या मनांत (आणि थोडेंबहुत जनांत) जळफळत आहेत, पण पांडुरंगशास्त्री अभ्यंकर यांच्यासारखा शास्त्री आणि नारायणराव काणे यांच्यासारखा धरंदाज श्रीमत मनुष्य माझ्या बाजूला असल्यामुळे माझा सुधारकीपणा आतांपर्यंत तरी पचला आहे. योग्य संधि सांपडल्यावर नागे, फुरशे वगैरे लोक कदाचित् फणा उभारतील आणि दंश करतील, आणि कायांत विघ्ने उत्पन्न करतील अशी भीति आहेच म्हणा ! माझ्यापुढे असा प्रश्न उभा राहतो की, समाजाला चुचकारून घेऊन थोडेंसंतंच कार्य होईना, पण सगळ्यांना वरोवर घेऊन करावें, का लवाड पण भेड कोळाना न भितां तत्त्वनिष्ठेने सुचविलेलीं मोठीं कायें करण्यास लागून आपत्तीना आणि धोक्यांना धैयाने तोंड यावें ! धैयाने तोंड देण्यास मी भितीं असे नाहीं, पण मोठा घास घेऊ लागल्याने कार्यविनाश तर ब्हावयाचा नाहीं ना अशी भीति वाढते.

इंदुवहिनीने विंदुमध्यव म्हस्करांची शिकवणी बंद केली आणि त्यांच्याकडे येणेजाऱ्येहि कमी केले आहे, हे ठीक ज्ञाले. पण हे सगळे अगदीं मनापासून आहे, का पतीच्या आग्रहास्तव आहे ? त्यांचे मला एक पत्र आले होते, त्यांत त्यांनी संशयी पतीच्या अवास्तव शंकेखोर-

पणापुढे दीनपणे मान वांकवावी, का आपली गाणेवजावणे शिकण्याची सात्त्विक हौस पुरवून ध्यावी असा प्रश्न मला विचारला होता. ‘महस्करां-सारखा कसबी आणि शिकविषयांत वाकवगार असा मास्तर मिळत नाहीं म्हणून त्याचेवद्दल कांहींहि कड्या पिकल्या तरी मी त्याना शिक्षक म्हणून ठेवू इच्छित्यें’ असें तिनें त्या पत्रात म्हटले होतें. मीं या पत्राचें उत्तर ‘नरो वा कुंजरो वा’ अशा पद्धतीचें दिले होतें आणि लवकरच समक्ष भेटल्यावर सगळी चर्चा करू असें आश्वासन दिले होते.

सौ. ची प्रकृति उत्तम आहे. ती मला हंरत-हेनें सामाजिक व बौद्धिक कांहींत मदत करते; ती खरी ‘सहधर्मचारिणी’ आहे. आनंदांत असते, पण छोटूला श्रीमंती कपडे व अलंकार वगैरे करतां येत नाहींत, एवढ्याकरताच फक्त माउलीला वाईट वाटतें. तुम्ही कौतुकानें उंची कपडे पाठवितां आणि अलंकारहि पाठवितां; पण आपण स्वतः मुलाला उंची कपडे करू शकत नाहीं म्हणून विचारीला वाईट वाटतें, स्त्रीहृदय असं आहे.

मी स्वतः छोटूचे बोट धरून किंवा त्याला हातांवर घेऊन (किंवा कधीं कधीं खांद्यावर घेऊन) मित्राकडे किंवा वाजारांत जातो आणि त्यांत धन्यता मानतो ! लोक मला चमत्कारिक म्हणतात आणि हंसतात ; पण छोटूच्या आनंदपूर्ण हास्यापुढे लोकांच्या हंसण्याची किंमत काय ? कळावै.

आपला
विनायकराव भोळे

[२८] खरा थोरपणा कोणाचा ?

पुष्टे,
ता १-१-२५.

प्रियमित्र विनायकराव भोळे यास भाऊराव काळे याचा साष्टांग नमस्कार, वि. वि.

इतके दिवस पत्राचें उत्तर दिले नाहीं त्याचें कारण असें कीं, पैशाची कमाई करून देणारीं कंत्राटे मला फुरसतच मिळू देत नसत. हें कारण

अंशतः खरें असलें तरी अगदीं खरें कारण असें कीं, माझ्या मनात (कादंबव्यांत वर्णन केलेला असतो तसा) अतःकलह सुरु होता आणि काय करावें हें सुचत नव्हतें, मळून लिहिण्याकडे माझी प्रवृत्तिच होत नव्हती.

आज इंग्रजी नव्या वर्षाला सुरवात झाली, तेव्हां मनांत विचार आला कीं, आज काहीं तरी नवीन अशा संकुत्याला आरंभ करावा. विचार करतां करतां असें वाटले कीं, सौभाग्यवतीच्या मनांतील खरा खरा प्रकार समजावून घेऊन तिला सुख होईल आणि तिच्या अंतरात्म्याच्या विकासाला पूर्ण वाव मिळेल असें आपण वागावें. मीं लगेच तिला बोलावून घेतल व “विंदुमाधवाची शिकवणी तूं आपण होऊन आपखुपीनें वंद केलीस का मला दुःख होऊन नये म्हणून वंद केलीस ? ” असें विचारले. तिनें एकदम जरी नाहीं, तरी हळूहळू जें काय होतें तें सगळे कवळ केल. मी तिला सांगितले, “उद्यापासून शिकवणी सुरु कर. मला दुःख होऊन नये म्हणून एवढा स्वार्थत्याग करण्याची तूं तयारी दाखविलीस आणि आपल्या गाण्याबजावण्याची हौस मनांतल्या मनांत दावून टाकलीस हा. त्रुक्षा थोरपणा आहे. प्रांजलपणे या गोष्टी कवळ केल्यास हा त्याहून अधिक मोलाचा थोरपणा आहे. पण तुझ्या हैशीच्या आड मी येणे मला प्रशस्त वाटत नाहीं. इंग्रजी सनाचा आज पाडवा आहे, या सुमुहूर्तीवर मला एका पुण्यकार्याला प्रारंभ करू दे. मीं संशयखोरपणा सोडला म्हणून समज.” तिनें वरेच्यसे आढेवेढे घेतले (मनापासून आढेवेढे घेतले), पण मीं अर्धवट थड्ऱ्येने “पतीची आज्ञा आहे, तं मानलीच पाहिजेस ” असें म्हणून शिकवणी सुरु करण्याबदल तिची संमति घेतली.

कला-प्रेम आणि पति-प्रेम यांतील विरोध अशा रीतीने थांबविला : पण पुनः पुनः प्रश्न ढोकावतो कीं, यात धोका तर नाहीं ? लोक माझी कुचेष्टा करतात त्याचें मला काहीं वाटत नाहीं, पण इंदुमतीला हें स्वातच्य दिल्यामुळे एखादवेळेस मोह होऊन तिची नीतिमत्ता विधडेल कीं काय, ही खरी भीति आहे.

पण आतां ही भीति आणि ही डर “पीछे रही,” — आजपासून उच्चतम जीविताला आरंभ झाला, आणि सात्त्विक पत्नीच्या सात्त्विक

कलाप्रेमाच्या आड येणाऱ्या माझ्या संशयखोरपणाला आज हृदयातल्या
प्रेमांत जलसमाधि मिळाली !

अप्पा आजारीच आहेत, पण त्यांतल्या त्यात समाधान मानण्याचा
प्रयत्न करीत असतात. आपणांस सवड असल्यास ‘सह’ यावें. वाकी,
स्वदेशीवर व्याख्यानें व भारत-भागवतावर पुराणे, वैद्यकी, गांधीनी शाळा
आणि ‘सरला’ व ‘छोटू’ याच्या तैनारींत असणाऱ्याला सवड कोठली
मिळणार ? तुम्हास येणे शक्य नसल्यास सरलेला सरल मोठारीनून इकडे
पाठवावें. छोटचा कांहीं दिवस विरह सोसावा लागेल, पण तो सोसावा.
सौभाग्यवतीतके हा निरोप आहे. कारण आपल्या सौभाग्यवर्तीस कळल.

आपला मेहुणा व मित्र
भाऊ काळे

[२९] राजकारण व समाजकारण दु-लग असावे

सुंग,

ता. २१-१-२५.

मित्रवर्य विनाकराव भोळे, मु. पांचबाबडी यास, नागायण पाठक
मुक्ताम सुंपे याचे नमस्कार.

आजतागायत सर्व कुशल आहे. आपलेहि कुशल कळवावें.

पत्र लिहिण्यास कारण कीं, सुंपे येथे आज मला एक शके १६०१
मधील, म्हणजे शिवकालीन, निवाडापत्र सापडले आहे. पत्राच्या अखंवरचीं
अक्षरे शिव-प्रभूचीं असावींत. तींच ठरलीं तर वादाचा एक मोठा प्रश्न
सुटेल इतकेंच नव्हे तर पुण्य अक्षरे पाहण्यास मिळून महाराष्ट्राच्या
डोळ्याचे पारणे फिटेल !

पत्र लिहिण्याचे दुसरे कारण असें कीं, काशी ढवले ही साखरपे येथे
असून आजारी आहे असें कळले. मी तिकडे पत्र लिहीत नाहीं, आणि
तिकडूनहि मला पत्रे येऊ नयेत असें मीं त्याना फर्माविले आहे ; म्हणून
आपण परस्पर चौकशी करून कळवावें. माझे मन प्रेमाने ओट घेत

आहे आणि लग्नाला अनुकूल होत आहे असें नव्हे, तर साहजिक जिज्ञासे-मुळेच मी हैं लिहीत आहें. (वाकी आपणहि चौकशी करूं नये असेंच आता वाटू लागले आहे.)

पुण्यास असतांना सौ. इंदुवहिनी व म्हसकर याचेवद्दल जे ऐकले ते लिहवत नाहीं. भाऊरावांना हैं कळवं का नको, आणि कळवावयाचे असल्यास कसे कळवू, यावद्दल मनाचा निश्चय होत नाहीं. पतिपर्णीचे फारसे रहस्य दिसले नाहीं. छोटी खुशाल आहे. लहान मुलांचे किरकोळ आजार असतात ते आहेतच. पण विशेष काळजी करण्याचे कारण नाहीं, असें वाटते.

महात्मा गांधी हे पुनः सत्याग्रह करण्याचे विचारांत आहेत असें तुमच्या पत्रावरून दिसते. सत्याग्रह सुरु झाल्यास आपण त्यांत पडाल हैं मी ओळगन आहें. पण रामदासांनी शिकविलेला आपला ‘महाराष्ट्रभर्म’ निराळा आहे. राजकारणामध्ये आधीं अनंत गुप्त तजविजी, अनेक चाळणा कराव्या लागतात; राजकारण हैं एक-लग असूं शकत नाहीं तर ते दु-लग असावे लागते; लोकांचा वकूफ काय याकडे दुर्लक्ष करून आध्यात्मिक भाषेच्या जोरावर लोकांच्या मनांत भलताच हांवभरीपणा उत्पन्न करून त्यांचा दीप-पतंगवत् नाश करण्यांत मुत्सद्दीपणा नाहीं;— ही तच्चे गांधींनी रामदासापासून शिकावींत, पण ते स्वतःला एकमेव अक्कलमद समजतात. ते कशाला रामदासांची शिकवण एकतील? राजकारण हे फकिराचे क्षेत्र नाहीं. “अहळाला फकीर प्यारे असतात, आणि सैतान त्याना भिऊन असतो”, असें एक उर्दू कवि म्हणतो, पण गांधी-फकिराच्या चळवळीमुळे होऊं पाहणारे नुकसान पाहून “अहळा हा अशा देशबुडव्या फकिरांना डरतो, आणि सैतानाला ते प्यारे आहेत”, असें मला म्हणावेसे वाटते.

सरलावहिनी रात्रीच्या शाळेत काम करतात हैं ठीक आहे. पण छोटूला दूर लोटून त्या हे काम करीत असतील तर ते योग्य नव्हे. छोटू आजारी आहे असें ऐकतों म्हणून हैं लिहिले. होतां होईल तो बायकांनी असल्या फंदांत फार पडू नये. पण अपवाद मानण्यास मी तयार आहें. पण आपल्या ध्येयनिषेमुळे आणि सरलावहिनीच्या पतिनिषेमुळे छोटूकडे-

दुर्लक्ष व्हावयाचे अशी भीति वाटते. छोटवद्दल माझ्यापेक्षां आपणांस अधिक काळजी आहे हें मला मान्य आहे.

अस्पृश्य लोकांनी रोटीव्यवहार करण्यास तत्त्वतः हरकत नाहीं, पण राजकारणाप्रमाणे समाजकारणहि ‘दुःलग’ असले पाहिजे. “मावधपण सर्व विषयीं” ठेवून सर्व बाजूनीं विचार करून दूरदेशीपणे वागावे, नाहीं तर पस्तावा होईल.

नारायण पाठक

ता. क.—काशी ढवळेवद्दल साखरण्यास पत्र लिहूनच नये.

नारायण

[३०] “ध्येये म्हणजे दुःखे” हेंच खरे

पुणे,

ता. १०-९-२५.

रा. विनायकराव भोळे यांस सौ. इन्दुमती हिचे साष्टांग नमस्कार वि. वि.

मी आपणांस सहसा पत्रे लिहीत नाहीं, महत्त्वाची गोष्ट असेल तेव्हांच लिहित्यें, हें आपणांस ठाऊकच आहे. आतांचा माझ्यापुढचा प्रश्न मला फार महत्त्वाचा वाटतो म्हणून लिहीत आहे.

मी विन्दुमाधव म्हस्कराची शिकवणी बंद केल्यावर पुनः ती कां सुरु करण्यांत आली हें सर्व तुम्हाला ठाऊकच आहे. ज्या थोर अंतःकरणानें विन्दुमाधवांच्या शिकवणीस पुन्हा आरंभ करून दिला त्या अंतःकरणात संशयाचे विष पुनः कोणीतीरी कालविले आहे. आमची ‘छोटी’ होती तोंपर्यंत आमचे दिवस फार आनंदांत गेले. आमच्यातील भेदभाव एवढ्याशा त्या छोटीनें पार घालवून टाकला होता. पण ती देवानें नेत्यापासून पुन्हां संशयपिशाचिकेने मनांत जोर केला आहे. मला रागाचा शब्दहि बोलत नाहीत, परंतु मन शुद्ध नाहीं. मला कोणत्याहि गोष्टीची ना नाहीं, परंतु माझ्यावरोवर बोलण्याचालण्यांत आतां राम वाटत नाहीं. माझ्या सगळ्या हौशी पुरवितात, परंतु स्वतःला कशाची हौस नाहीं-

बाह्यतः सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण मनें विलग झालेलीं आहेत. मनांतला खरा भाव लपविण्याकरितां मुद्दामच मला काहीं तरी आणून द्यावयाचें, मुद्दामच मला फिरावयास न्यावयाचें, काहीं तरी निमित्त करून कृत्रिम विनोद करावयाचा, मला खूप करण्यावहूळ खोटाच उत्साह दाखवावयाचा; परंतु मन मनाला ओळखते. इवलीशी लोटी होती तिला देखील रागाचा खोटा आविभाव कोणता आणि खरा कोणता हें कठायच; प्रेमाचा पान्हा कोणता आणि प्रेमाचा देखावा कोणता हें समजायचं; आमच्या चंपी कुत्रीला देखील हें समजते; मग माझ्यासारखीला का तें कठायचं नाहीं? मला मनापासून ते गगावले तर आवडेल, पण गग गिघून प्रेमाचं मोंग केलेलं आवडत नाहीं. मला वाईट वाटून येणे म्हणून कर्तव्यबुद्धीनेच ते मनांतला संशय आणि राग गिळतात; पण हेच मला डांचतं. त्यापेक्षां गरज ओकून टाकलेलं वर. माझ्यावर खरं प्रेम नाहीं आपलेपणा वाटत नाहीं, म्हणूनच रागावत नाहींत हें न समजण्याइतकी मी खुली नाहीं. अनेक महिने हें अस चालल्यामुळे माझ्या मनातहि एक प्रकारची अटी म्हणा किंवा तेढ म्हणा उत्पन्न झाली आहे. मीहि कधीं उलट बोलत नाहीं, रुसत-रागवत नाहीं, पण आतून उत्साह नाहीं, आनंद नाहीं. उन्हांक्यांतल्या दुपारचा उकाडा पंख्यानीं कसा लोपणार.

विन्दुमाधवांशीं मात्र मी मनापासून नोलत्यें-चालत्यें, यावहूळ माझे मलाच वाईट वाटतें. पण त्यानीं एकदा जरी किंचित् अतिप्रसग केला असला तरी ते जात्या वाईट नाहींत अशी माझी खात्री आहे. कसलेल्या लेखकाच्या हातून एखादेवेळेस एखादें वाक्य चुकीचें गेले म्हणून तो लेखक वाईट ठरेल काय? त्यानें एखादी अशील कोटि लिहिली म्हणून तो अशील लिहिणारा म्हणावयाचा काय? विन्दुमाधवांश्या स्वभावावहूळहि माझे असेच म्हणें आहे. त्याचें विनोदप्रचुर बोलणे आणि त्याचे गाणे ज्याला आवडणार नाहीं तो मनुष्यच म्हणता येणार नाहीं. कर्तव्य म्हणून त्यांची शिकवणी मांग बंद केली तशी आताहि करण्यास तयार आहें. पण तसें विचारलें तर तेंहि पसत नाहीं! अशा स्थिरीत कसं वागावं? पावसाळ्यामध्ये आभाळांत ढग आले. म्हणजे फिरण्यास जावं का न जावं अशी स्थिति होतें, तशी माझी झाली आहे.

वाकी अलीकडे मला असा प्रश्न पडू लागला आहे की, शिकवणी तरी कां वंद करावी आणि त्याच्याशीं बोलणे-चालणे तरी का सोडावें ? किरावयास जावयाचें ठरल्यावर पाऊस पडेल ही भीति कां नाळगावी ? रेनकोट असल्यावर पावसाची भीति कशाला ? वरील प्रश्न पुनःपुन्हा नागप्रमाणे फणा वर करून माझ्याकडे पांत आहेत, म्हणेन भाझी मलाच भीति वाटत आहे, आणि म्हणून हे पत्र मी लिहीत आहें.

तुमच्याशीं मागे अनेकदां बोलणे झाले. त्यांत तुम्ही मला किंवा बिन्दुमाधवाना एखादवेळेस मोह होऊन भलताच प्रकार व्हावयाचा हा मुद्दा वारंवार माझ्यापुढे माडलांत ; पण माझ्याविषयीं मला पूर्ण खातरी आहे. बिन्दुमाधवाविषयींहि माझी खात्री असल्यामुळे तुमचा मुद्दा येथे गेरलागू आहे. माझ्याकरितां कां होईना, घटकाभर गृहीत धरा की बिन्दु-माधव फार चांगले आहेत, आणि मीहि फार चागली आहें; आणि हे गृहीत धरून नेहमींप्रमाणे उडवाउडवी न करतां पुढच्या प्रश्नाचे सरल उत्तर द्यावें. प्रश्न असा:—आत्म्याची कलाविषयक जी भूक आहे ती लोकापवादाच्या भीतिनें किंवा पतीला उगाच संशय येतो। म्हणून दावून टाकावी काय ?

* * *

माझी रडकथा संपली. आतां दुसऱ्या गोष्टी लिहित्यें. सरलावन्संची प्रकृति यरी नाहीं हें खरें काय ? छोटुलाहि वरें नाहीं असें ऐकत्यें. वहीण झाली आहे तिचें नाव (माझ्या इच्छेला मान यावयाचा असल्यास) छोटी ठेवावें. माझी छोटी गेली ती सरलावन्संच्या पोटीं आली असंच मी मानत्यें ! आमच्याकडचे पैसे स्वतःकरितां खर्च न करण्यांत मनाचा मोठेपणा नाहीं, आम्ही परके आहोत असा याचा अर्थ होतो. तरी असें करू नये आणि कुटुंबाचे हाल करून घेऊ नयेत.

नारायणराव पाठक यांनी काशी दवळेबद्दल चौकशी करू नये म्हणून निश्चून सागितलें तरी तुम्ही साखरप्यास पत्र लिहून चौकशी केलीतच आणि ती झुरत आहे असें कळविलेतच ! त्याचें मन चुळबुळ करीत आहे. बाहेरून मनाची खंविरी दाखवितात, पण आंत काय होत असेल याचा अंदाज मला करतां येतो. काशी दवळे पोर चांगली आहे..

आणि नारायणराव पाठकहि चांगले आहेत. पण.....ध्येये म्हणजे दुःखं हेंच खरें. कळावें.

इंदुमती काळे

[३१] नागे-फुरशे फणा काढतात

पाचवावडी,
ता. १५-९-२५.

सौ. इंदुमती काळे यास विनायकराव भोळे याचा सा. न. वि. वि.

आपले ता. ९-९-२५ चं पत्र पावले. मी कुटुंबाचे मुद्दाम हाल करीन असें वाटतें काय? आपण पेसे पाठवितां त्यापैकी खाजगी खर्चकिरिता कांहीएक घेत नाहीं हें म्हणें खोटे आहे. मी घेतों, पण समोवतालचे दारिद्र्य पाहून मन इतकें द्रवतें कीं, हातीं पेसा आल्यावर हातांत फारमा गहतच नाहीं. आजच वारसे झाले. आपल्या इच्छेला अनुसरून आम्ही आमच्या मुलीला 'छोटी'च म्हणतों. पाळण्यांतले नाव उषा आहे.

आतां आपला प्रश्न. तत्त्वदृष्ट्या पाहिले तर कलेपुढे साकेतिक चालीरीतीने मान वाकविलीच पाहिजे; म्हणजे, लोकांतली खुळचट चालीरीत कलाविषयक ध्येयाच्या आड येत असेल तर आपले ध्येय सोडण्याचें कारण नाहीं. पण चालीरीत खरोखरच खुळचट आहे का, हाच व्यवहारात प्रश्न पडतो. परपुरुषार्थीं फार वोलणे-चालण असू नये, स्त्रीपुरुषार्थीं एकान्त करू नये, हे जनरीतीचे निर्बंध खुळचट आहेत? आतां एखादा पुरुष अत्रि, वसिष्ठ, वामदेव किंवा शुक याच्याप्रमाणे असला आणि एखादी स्त्री अनुसूया, अरुधती, सीता, सावित्री यांच्याप्रमाणे असली तर त्यांनी देखील हे निर्बंध पाळावेत काय, या प्रश्नाचें उत्तर असें की त्यांनी न पाळले तर चालेल; पण पाळणे उत्तम. विवाहित श्रियांवर (व पुरुषांवर) तर अधिक जबाबदारी आहे: कारण आपली कलेची भूक शांत करताना पतीची (किंवा पत्नीची) हेळसांड होत नाहीं ना, पतीकडे (किंवा पत्नीकडे) दुर्लक्ष होत नाहीं ना, प्रेमामध्ये विन्न उत्पन्न होण्याचा संभव नाहीं ना, इत्यादि गोष्टीहि पाहिल्या पाहिजेत. तुमच्या मनाची द्विधा झालेली

स्थिति वर्णन करतांना तुम्ही दिलेला दाखला चांगला नाहीं; पण त्याचाच आधार घेऊन मी तुम्हांला सांगतों की आभाळांत ढग आले तरी वनश्री पाहण्यास वाठले तर जावें, पण घरीं मूळ किंवा पति आजारी असल्यास जाणे योग्य नव्हे.

बिन्दुमाधव वाईट नसतील, नाहींत असेच मी समजतों; पण स्नियांच्या बाबतींत पुरुषांचे मन केव्हां मोहवश होईल हें सांगतां येत नाहीं, हें लक्ष्यांत ठेवावें. स्नियांच्या मनावदलहि मी असेच म्हणेन; पण आमची सौभाग्यवती आणि आपण यांच्या मूर्ति डोळ्यापुढे उम्या राहन लेखणी अडते.

* * *

आतां इकडल्या काहीं किरकोळ गोष्टी लिहून पत्र पुरें करतों. गोष्टी किरकोळ आहेत; पण कुंदुंवातल्या माणसांना त्या सांगाव्याशा वाटतात म्हणून लिहितों.

मी शाळेंत अस्पृश्यांना शिवतों आणि घरीं आल्यावर आवोळ करीत नाहीं म्हणून घारअण्णा नागे, कृष्णभट फुरशे वगैरे सनातनी ब्राह्मण-गुंडांचा माझ्यावर रोष होता तो आतां बलावत चालला आहे. मला वाळींत टाकण्याच्या ते विचारांत आहेत. ब्राह्मणाच्या आळींत मला भाड्यानें सोईचे घर मिळाले आहे तें त्यांना पाहवत नाहीं, आणि म्हणून ते घरमालकाला सागून मला तेथून हुसकावून लावू पाहत आहेत. या मालकाच्या मुलीला पटकी ज्ञाली होती तेव्हां रात्रीच्या रात्री जागून व अंथरुणाजवळ वसून भीं तिला औपधपाणी दिलें आणि वरी केली आणि तो गरीव असल्यामुळे पैसे नांवापुरतेच घेतले, म्हणून त्या मालकाला मला घरातून निघून जा असें एकदम सागवत नाहीं. तथापि तो गरीव भिक्षुक असल्यामुळे घर सोडावें लागेल आणि गांवांत कोठेंहि घर मिळावयाचे नाहीं अशी थोडीशी भीति आहे.

घर न मिळण्याचे दुसरे कारण असें कीं, राजकारणात मी थोडासा गांधींचा अनुयायी ज्ञाल्यामुळे येथील काहीं टिळकभक्त माझे शत्रु ज्ञाले आहेत.(वन्याच लोकांचा आदर आहे, पण काही थोडे कटूर टिळकभक्त दुष्टावा करतात, आणि ते गुंड असून त्यांना लोक भितात.) सरकारी

अधिकांशांचा तर रोप आहेच, कारण भातशेतावरच्चा वार्षिक धारा देणे दिवसेदिवस लोकांना परवडत नसल्यामुळे सत्याग्रह करण्याशिवाय गत्यंतर नाही, असे मी भाषणात वोळू लागलो आहे. एकंदरीत परिस्थिति कठीण आहे. पाहूया काय होतें तें. कांहींहि झाले तरी मी आपले ध्येय सोडणार नाही, हें निश्चित.

शाळेतर्ली! एक अस्पृश्य मुलगी चिंगी नांवाची आहे. ती नऊ दहा वर्षांची असेल पण इतकी चुणचुणीत आहे की, ब्राह्मणांच्या मुळींनाहि तिच्यापुढे लाजावें लागेल जराशी गवाळी आणि गलिन्हा आहे, पण स्वभावानें फारच चांगली आहे. सौभाग्यवतीची ती मोठी लाडकी झाली आहे. ती आमच्या घरी पुष्कळदा येते अणि सौभाग्यवतीला लाघवीपणानें हरतऱ्हेच्या कामात मदत करते. एक चाळीस वर्षांच्या वरील पाटील शाळेत येऊ लागला आहे; कारण वाचता येते नसल्यामुळे एका मार वाढ्याने त्याला कसें नागवले हें त्याच्या आता चागलेच ध्यानांत आले आहे. शाळेन एक मराठा मुलगी आहे आणि चिंगीशिवाय दुसरी एक अस्पृश्य मुलगी आहे. ब्राह्मणांच्या कांहीं मुळींहून त्या गोऱ्या आणि मुदर आहेत. बुद्धीनें सामान्यच आहेत. त्याचेकडे पाहिले म्हणजे मला धारुअण्णा नागे आणि कृष्णभट फुरशे यांची आठवण होते, इतके त्यांच्या चेहऱ्यांत साम्य आहे. कांहीं तरी येथे पाणी मुरत असले पाहिजे म्हणून चौकळी केली, तेव्हा त्याच्या आयाची चालरीत कशी आहे तें कळल आणि सर्व उलगडा झाला! आणि हे नांग-फुरशे लोकांना 'सनातनी' धर्म शिकविणार !! मुली मात्र स्वभावानें फार चागल्या आहेत. एक तर इतकी भावडी आहे की तिच्या मनात स्त्री-पुरुष हा भेदच नसावा. ती माझ्याशी इतक्या लिंगालपणानें वागते आणि इतकी जवळ येऊन वोलते-चालते की मला लाजल्यासारखे होतें आणि असला देखावा पाहून लोकाना काय वाटेल अशी भीति वाटते. बरें, इतका लाडिकपणा, आणि इतकी सलगी करू नये हें तिला सांगणे देखील माझ्या जिवावर येते. किंवद्दुना तिला हें सांगणे पाप वाटते. कारण जिच्या मनांत कपट नाही, कामवासना काय पदार्थ आहे हें समजतहि नाही, तिच्या मनांत अकाळीं खोटी लाज आणि कपट उत्पन्न करणें मला पाप वाटते. असल्या प्रसं-

गातून कशी तरी वाठ काढून मी वेळ मारून नेतो, पण कामात्मक मोहाचा प्रसंग या कामरहित लडिवाळपणाच्या प्रसंगापेक्षां कमी कठीण आहे असे अनुभवावरून मी सांगतो.

मराठे आणि अस्पृश्य मुलग्यापैकीं काहीं फार चांगले आहेत, काहीं अत्यंत गलिन्ह आणि वाईट आहेत. त्यांची शिवीगाळ ऐकून आणि त्यांचे हातवारे वगैरे पाढून त्याना शाळेतून घालवून यावेसें वाटतें पण असें करून कसें चांगले ? सौभाग्यवती त्याना घालवून देण्यावद्दल भाग्रह धरते, पण मी ऐकत नाही. कारण वाईट लोकांना सुधारणे हाच माझा शाळा काढण्यातला हेतु आहे. सौभाग्यवतीहि मी मुलींशीं फार वोलतो म्हणून मधून मधून मला वोलते आणि संशयखोरपणा दाखविते. (सगळ्याच बायका संशयखोर असतात का ?) तिच्या भलत्या संशयांना अर्थात् मी फारशी भीक घालीत नाहीं, कारण तिचे संशय क्षणभरच टिकतात. (आणि पुष्कळ वेळ टिकले तरी भलत्या संशयांना भलते महत्त्व देऊन ध्येय कसें सोडतां येईल ?)

सौ. ची प्रकृति किंचित् नादुरुस्त आहे. काम फार पडतें आणि खाण्यापिण्याची आवाळ होते हें एक कारण असलें पाहिजे. मुलांचीहि प्रकृति जेमतेमच आहे. मी आपल्या ध्येयाकरितां कुटुंबाचा होम तर करीत नाहीं ? प्रश्न विकट आहे. असो.

विनायकराव भोळे

[३२] भांडखोरपणाचा प्रश्न ?

पुणे,

ता. १५-९-२५.

रा. रा. विनायकराव भोळे यांस इंदुमती काळे हिचा नमस्कार वि. वि.

आपले पत्र पावले. आपला उपदेश वाचला व शेवटल्या किरकोळ गोष्टीहि वाचल्या. किरकोळ गोष्टीच्या शेवटीं आपण लिहिले आहे कीं, सौभाग्यवतीने भलते संशय घेतले तरी मी आपले ध्येय सोडणार नाहीं.

निश्चय उत्तम आहे, पण पतीने जर का भलते संशय घेतले तर पत्नीने मात्र आपले ध्येय सोडावें असे आपले मत दिसते. असा फरक कां? प्रश्न जरा भांडखोरणाचा आहे, पण खग आणि जिब्हाळयाचा आहे म्हणून विचारला आहे.

सौ. च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. सरलावन्संच्यासारखी पत्नी पुन्हां मिळणार नाहीं. मुलांची आई गेली तर त्यांनी काय करावें? पैसे अधिक लागतील ते भी पाठवीन. (आजच पाठवितै.) माझे प्रेमाचे धन कमी होत असले तरी सोन्यारूप्याच्या नाण्यांची तूट नाहीं. पैशांची रास माझ्या-पुढे आणून एकदां टाकली म्हणजे काम झालं अशी घरांतली इथिति आहे. एखादवेळेस मला मोटारीत घालून बाजारात नेतात आणि कापड चोपड वैगेरे श्रीमंती थाटाचे घेऊन देतात, पण पोटांत प्रेमाचा ओलावा नाहीं. दिखाऊ प्रेमाच्या या नाटकांत मीहि आपला पार्ट उत्तम करते! पण कलबांतून रात्रीं उशीरां येण आणि पैसा व कपडालत्ता देण्याशिवाय माझ्याशीं संबंध न ठेवणं, जेवतांना उगीच कांहींतरी प्रश्न विचारून खन्या प्रेमाचा अभाव लपवू पाहणं, वैगेरे गोष्टींचा अर्थ मला समजतो. पतिप्रेम माझ्या नशिवींच नसावं. एरवीं त्यांच्यासारख्या थोर मनाच्या माणसाची वृत्ति अशी झाली नसती. अपत्य-सुखहि नशिवीं नसावं. एरवीं छोटीसारखी मुलगी देऊन लगेच ती देवानं परत नेली नसती! वाकी विशेष कांहीं नाहीं. कलावें.

इंदुमती काळे

[३३] निया लतांसारख्या; पुरुष वाघांसारखे

पांचबावडी,
ता. २५-९-२५.

सौ. इंदुमती काळे यांना विनायकराव भोळे यांचे नमस्कार वि. वि.

आपल्या मागील पत्रांतील प्रश्न बोळक आणि मार्मिक (व मर्म-भेदकहि!) होता. पतीकरितां तुम्हांला ध्येय सोडण्यास सांगतो आणि भी स्वतः पत्नीकरितां आपले ध्येय सोडण्यास तयार नाहीं, यांत विसंगति

दिसते खरी. माझ्याहि ती ध्यानांत आली होती, पण म्हटलं की, तुमच्या ध्यानांत येणार नाहीं, उगीच कशाला खोलांत शिरा !

हल्दीच्या समाजांत (आणि पुढेहि किंत्येक शतके) खियांचे ध्येय संसार करणे हें असणार; म्हणून त्यांनी पतीला नापसंत असलेली, अतएव या ध्येयाच्या आड येणारी, गोष्ट टाळावी. पुरुषांचे ध्येय याहून भिन्न आहे, म्हणून त्यांनी पत्नीच्या इच्छेला जरा वाजूला ठेवले तरी इरकत नाहीं, असें माझे थोडक्यांत उत्तर आहे. खिया या लतांप्रमाणेच आकुचित क्षेत्रांतच राहण्यात आनंद मानणाऱ्या असतात. पुरुष हे वाघां-प्रमाण गुहेवाहर जाऊन पराक्रम करण्यांत आनंद मानतात. लताना अडच्यांनी तोड यावेंसे वाटत नाहीं, तर त्या अडच्यांना वळसा वालून कोटून तरी जीवनरस घेऊन टवटवीत राहतात, फुलांफळांनी आपले अंग सुशोभित करतात आणि इनरांना या फुलांफळांनी आनंद देतात. वाघांना चिंह-हत्ती पाहिले म्हणजे चेत्र येतो आणि मग ते मादीची किंवा पिलांची पर्वा न करतां शत्रूच्या अंगावर तुदून पडतात आणि मरतात किंवा मारतात. सामान्यतः खियांना सुंदर कौटुंबिक संसार पाहिजे असतो; पुरुषांना कौटुंबिक संसारांतल्यापेक्षां उच्चतर पराक्रम हवा असतो. या नियमाला अपवाद आहेत, पण सामान्यतः हा नियम वरोवर आहे.

तुम्ही ‘कलाप्रेम’ ‘कलाप्रेम’ म्हणून किंतीहि म्हटलं तरी भाऊरावांचे प्रेम तुम्हांला खरोखर पाहिजे आहे; असें नसतें तर भाऊरावांच्या वाग-णुकीवद्दल तुम्हीं तकारच केली नसती! तसेच तुम्हांला छोटी गेली म्हणून फार वाईट वाटत आहे. तुम्हांला मुलांची खरी भूक आहे. माझ्याविषयी म्हणाल तर मला माझी सौभाग्यवती आणि माझीं मुळे किंतीहि प्रिय असलीं तरी समाजकारणांतील आणि राजकारणांतील संकटांना धैर्यानें तोड देण्यांत मला खरें पौरुष आहे असें वाटतें. तुमचे व माझे प्रकृति धर्म वेगवेगळे असल्यामुळे तुमचे ध्येय निराळ्या प्रकारांते असणार आणि माझें निराळे असणार. अर्थात कर्तव्येहि भिन्न होणार. तुमच्या खोचदार प्रश्नांचे हें असें उत्तर आहे. (बाकी हे प्रश्न खरोखर सामान्य तत्त्वाच्या दृष्टीनें सोडविष्ण्याचा प्रयत्न करण्यांत विशेष अर्थ नाहीं. व्यक्ति, स्थिति व प्रतंग पाहून व्यवहारदृष्ट्याच ते सोडविले पाहिजेत. एखाद्यानें लग्न करावें का

नाहीं या प्रश्नाचें उत्तर देणे कठीण आहे. पण अमुरु मुलीशीं लग्न करावें का नाहीं हा प्रश्न कठिण असला तरी वरच्या प्रश्नपेक्षा तो सोपा. ज्ञानोत्तर कर्म का अकर्म हा तात्त्विक प्रश्न जितका कठिण आहे तितका “अमक्या परिस्थिरींत असलेल्या अमक्या अमक्याने कर्ममार्गाने जावें का नाहीं” हा व्यावहारिक प्रश्न तेवढा कठिण नाहीं.)

पत्तीने घेतलेल्या संशयाला किती महत्त्व यावें हा प्रश्न सोडून माझ्या पुढच्या प्रयक्ष व्यावहारिक प्रश्नासवधीं मी त्रुम्हांला असें सांगतो कीं, माझ्यावदलचा तिचा संशय मधून मधूनच डोकावतो आणि माझ्यावरच्या प्रेमाच्या भाराने तो दडपून जातो, आणि म्हणूनच मी तिकडे दुर्लक्ष करतों. ग्वरोग्वरीच तो प्रबल झाला तर मला काय करावें हा विचार पडेल. आपल्या पतीचा आपल्यावदलचा संशय टढ व प्रबल होत चालला आहे, म्हणून आपण हटवादीपणा करू नये असे माझे म्हणणे. गिवाय बिन्दुमाधवाना सोडणे म्हणजे ध्येय सोडणे कसे? पुण्यास गायनशिक्षक दुसरे थोडे आहेत?

मी सत्याग्रहांत पडेन व लवकरच पुन्हा मला तुरुंगांत जावें लागणार असें लक्षण दिसतें. सर्व मंडळींस तिकडे पाठवावें म्हणतों. पण सौभाग्यवती, ही शाळा चालविष्याचं काम व इतर सामाजिक काम अंगावर ध्यावें व माझे काम अंशतः पुढे चालू ठेवावें असें म्हणत आहे. तिची इच्छा प्रबल दिसल्यास तिचे म्हणणे एकेन.

नारायणराव पाठक सातारा जिल्हांत फिरत असतात. सातारा जिल्हातील एका देवळांत एक जुना व महत्त्वाचा शिलालेख कोपन्यांत पडला आहे असे त्यांना बिन्दुमाधव म्हस्करांकडून सहजगत्या कळले म्हणून ते लवकरच तिकडे जाणार आहेत व त्या शिलालेखाचा ठसा घेणार आहेत, असे त्यांच्या पत्रावरून समजते.

ते पुण्यास अलीकडे आपणांस भेटले होते काय? त्यांची प्रकृति कशी आहे? पत्रांत चांगली आहे म्हणतात, पण विश्वास वसत नाहीं. प्रामाणिक मित्रांचेहि लिहिणे-बोलणे कांहीं बावतीत खोटें असणे संभवनीय आहे. काशी ढवळे ही सास्वरप्याहून पुण्यास आली आहे म्हणतात. क्षयाची भावना असून दृश्यांतले औषध घेत आहे असे एकतों. तिला भेटून यावें.

औपधगण्याकरितां द्रव्याची मदत तिला पाहिजे असल्यास कोणालाहि
अवघड वाटणार नाही अशा रीतीनें मदत करावी.

विनायक भोळे

— —

[३४] जखीग-खिंडीत

पाचवावडी,
ता. २-४-२६.

प्रियमित्र भाऊराव काळे यांस सा. न. वि. वि.

पाठघर येथें नारायणराव पाठक यांच्या संशोधनाच्या कामानिमित्त
आठ दिवस राहून ते आणि मी पांचवावडीला चालून येत असतां
'जखीग खिंडी'शी रात्र झाली. ही खिंड म्हणजे दरोडेखोरांचा अड्डा
होय अशी प्रसिद्धि आहे. रस्ता अरुंद, दाट झाडी, उंच कडे, ढोगरात
लपण्यास सोईच्या अशा पुष्कळ जागा यांमुळे ही खिंड प्रवाशांना
मोठी भीतिदायक वाटत होती आणि तशी ती होतीहि. पण अलीकडं रस्ता
मोठा करून आणि आजूवाजूर्ची झाडे कापून आणि दोनही वात्रुत चौक्या
वसवून सरकारनें थोडीव्हहुत सुरक्षितता आणली आहे. चादणी रात्र
असल्यामुळे आम्ही दोघे न डगमगता खिंडीतून चालू लागलो. वाटेत एक
वैलगाडी लागली, तेव्हां सोबत मिळाली म्हणून आनंद झाला गाडीवानानें
आम्हाला गाडींन वसण्यास सांगिनले. आम्ही थोडेसे आढेवेढे घेऊन
वसलो. थोड्या वेळानें दोन वाया अर्ववट धांवत धांवत आल्या आणि
“दादा आम्हांला सोबत करा” असें आम्हांला निवू लागल्या. “त्याना
गाडींन घे, आम्ही चालतो.” असें आम्ही गडीवानाला म्हटले: पण
त्याना तो गाडींत घेण्यास तयार नव्हता. त्याला पैसे देऊ केले तरी ऐकेना.
तेव्हां आम्ही दोघे खालीं उत्तरलों आणि त्या वायांवरोवर चालू लागलो.
वाटत त्या वायाची कोग, कोउल्या म्हणून सहज चौकशी करू लागलो,
तेव्हां त्या वायांच्या बोलण्याचालण्यावरून आणि हावभावरून त्या
चांगल्या चालीच्या नसाव्यात अशी शंका येऊ लागली पण ‘स्त्री’-दाक्षिण्य

म्हणून हें सगळे मनांत ठेवून आम्ही त्याच्यावरोवर चालू लागलो. सिंडींत एका वळणाच्या ठिकाणी उंच कड्यामुळे अंधार पडला होता. तेथें गाडीवानानें गाडी थांविली आणि शीळ घातली. कशाकरितां शीळ घातली हें आम्हांला समजेना. आम्ही भ्यायलेले पाहून त्या बाया एकीकडे तोड करून चोरून हंसत असाव्यात अशी मला शंका आली. शंका येण्याचें कारण असें की, जोरानें हंसू येऊ लागले असतां तें पुरते न दावतां आत्यामुळे जो विशिष्ट आवाज होतो तसा आवाज मला ऐकू आला आणि त्यांनी तोड मुद्हाम फिरविले हें मला त्या वेळच्या काळोखांतहि दिसले. तथापि विशेष स्पष्टतेने काहीं दिसत नसल्यामुळे मीं आपली शंका मनांतच ठेविली. कशामुळे तरी बावरून जाऊन त्या मोळ्याने रङ्गू लागल्या, तेव्हां हा काय प्रकार आहे याचा आम्ही विचार करीते आहोत तोंच सिंडींतल्या एका मोळ्या शिळेच्या आड लपलेले चारपांच दरोडेखोर हातांत तलवारी घेऊन आले आणि आम्हा दोघांना त्यांनी वेढा घातला. त्या दोन बाया आणि तों गाडीवान यांचे आणि दरोडेखोरांचे संगनमत आहे असें आम्हीं लागलेच ओळखलें. “दरोडेखोरांनी आमच्या बायकांचा तुम्हीं हात धरलात वगैरे घाणेडे आरोप आमच्यावर करून आतां पोलिसांकडे तुम्हांला नेतों, हा गाडीवान आणि आम्ही पांचजण साक्षीदार आहोत, तुमची आतां नाचकी करतों” वगैरे धाक घातला आणि “आता असेल तें सगळे त्रा, आणि घरीं गेल्यावर ५०० रुपये हा गाडीवान येईल त्याच्या स्वाधीन करा,” वगैरे वगैरे गोष्टी ते बोलू लागले. न ऐकल्यास तोंडाला डांबर फांसून पोलिसांकडे नेऊ आणि गांवांतून यिंड काढूं, असेहि ते म्हणाले. आम्ही मोळ्या पंचायतींत पडलों आणि काय करावें हें सुनेना. बोलतां बोलतां मीं पांचवावडीचा विनायकराव वैद्यवुवा असे म्हटले. तेव्हा त्यातला एक दरोडेखोर “आं, तुम्ही विनायकराव वैद्यवुवा ! पाहूं जरा चेहरा”, असें म्हणाला आणि काडी पेटवून त्यानें चेहरा न्याहाळला. मौज अशी कीं, लागलाच तो आमचा वाली झाला ! “माझ्या पोरीला या बामणानें दोन महिने मोफत औषध देऊन वांचवलं आहे, याला सोडा,” असें तो म्हणाला आणि लगेच सगळे गाडे पालटून दरोडे-खोरांचे आम्हांला सिंडींतून बाहेर पडेतोपर्यंत सोबत केली !

वरीं पोंचल्यावर सरलेला ही हकीकत सांगितली तेव्हां तिनें गार्डी-अपरात्री 'जखीण-खिंडी' तून येण्याचा प्रयत्न केल्यावहल दोष दिला आणि पुष्कळ तोंडसुख घेतले आणि आम्हीं तें तिला निमूटपणे घेऊं दिले.

दुसऱ्या दिवशीं गांवातल्या मंडळीनाहि ही हकीकत सांगितली. त्यांना मोठी मौज वाटली !

विनायक भोळे

[३५] धर्माचे अभिमानी !

पांचबाबडी,
ता. १२-४-२६.

महात्मा गांधी यांस,

विनयपूर्वक साष्टांग नमस्कार वि. वि.

आम्ही सही करीत नाहीं, पण आमच्या पांचबाबडी गांवांत कांग्रेसचे म्हणून काम करणारे विनायकराव भोळे हे मोठे धर्मबुडवे आहेत आणि त्यांनी ख्रियांवरहि अत्याचार करण्याचे ठेविले नाहीं ही गोष्ट आपले नजरेस आणें आमचे कर्तव्य आहे म्हणून हें निनांकी पत्र लिहीत आहों. त्यांच्या समाजसुधारणा (?) सनातनी धर्माचीं पाळेमुळे खणून काढीत आहेत. मुद्हाम मनुष्य पाठवून चौकशी करवावी. आम्ही गांवांतले सनातनी धर्माचे परंपरागत संरक्षक आहोंत म्हणून हें कटु करतव्य करीत आहोंत. कळावें.

आपले
सनातनी धर्माचे अभिमानी
अ आ इ ई

विचारप्रकाश

[३६] पांचवावडीचे पत्र

(आमच्या एका वातमीदाराकडून)

पांचवावडी,
ता. २४-४-२६.

खियांवर अत्याचार केल्याचा आरोप

येथे 'साधेपोळे' म्हणून प्रसिद्ध असलेले समाजांतील एक 'विशिष्ट नायक' आणि त्यांचे मित्र यांनों तेथून जबळच असलेल्या 'जखीण-खिडींत' दोन ब्राह्मणेतर तरुण खियांवर रात्रीं अत्याचार करण्याचा प्रथत्व केला अशी अफवा आहे. ती कितपत खरीखोटी आहे हें सागतां येत नाही म्हणून नांवें स्पष्टपणे दिलेली नाहीत. खियांवर अत्याचाराचा प्रथत्व करीत असतां त्या खियांची घरची मंडळी धांवत आली आणि त्यांना सोडवून वरील संभावित (?) समाजसुधारकांना त्यांनी चोप दिला आणि तोडाला डांवर फांसून सकाळीं गांवांत सोडून दिले असें म्हगतात. हें कितपत खरे आहे हें नक्की सांगवत नाहीं. एवढे मात्र खरे आहे कीं, हे दोघे गृहस्थ आठ दिवस गांवांत दिसत नव्हते. अशी वातमी आहे कीं, तोडाला फांसलेले डांवर सावणाने वगैरे निवण्यासारख्ये नाहीं, खरबरीत पदार्थांने घांसूनहि पुरतेंसे निवत नाहीं, म्हणून मांगे मुंबईस राणीच्या पुतळ्याला लावलेले डांवर काढून प्रसिद्धीम आलेल्या गज्जरांच्या लँघेरेटरींतून त्यांच्या कंगनीला माहीत असलेले डांवर काढण्याचे मिश्रण आणण्याकरितां येथून एक मनुष्य मुंबईस गेला आहे. नक्की वातमी कळल्यावर खुलासेवार हकीकत कळविण्यात येईल. असे समाजसुधारक (?) महात्मा गांधींना किंवा लोकांना कसे खपतात ?

समाजसुधारणा असल्या लोकांच्या हातीं गेल्यास “विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम्” या न्यायानें ‘विनायकाच्या ऐवर्जी आपणांस वानरच दिसावयाचा !

[३७] संशयनिरास

पुणे,

ता. २५-४-२६.

प्रिय भगिनी सरला हीस भाऊ काळे याचे आशीर्वाद विशेष.

पुणे येथील लष्करांतील एका सामाजिक क्लबांतले आम्ही सभासद असल्यामुळे सी. आय. डी. मधील ई. आय. क्लॉरेन्स या नांवाचा एक सज्जन ऑफिसर आणि मी सामाजिक यावतींत दोस्त आहोत. त्याचे जवळ बोलतां बोलतां विनायकरावांच्या तोंडाला काजळ फासण्यावद्दलची जी अफवा उठली आहे आणि जिनें जिकडे निकडे जणू काहीं आग लावून दिली आहे, त्यासंवधानें मीं गोष्ट काढली व खरा प्रकार काय आहे, यावद्दल चौकशी करून तो मला सांगतां येईल का म्हणून त्याला विचारले. “खात्याच्या नियमाप्रमाणे सागतां येणे कठिण आह; पण चौकशी करून मग काय तें निश्चित सागतो”, असे त्यानें उत्तर दिले. त्याचे मला एक खाजगी पत्र आले आहे, त्याची नक्कल खाली देत आहें त्यावरून काय समजावयाचे तें तू समजशीलच.

* Private

CAMP, POONA,

25-4-26.

Dear Mr. Bausaheb Kale,

I am not as you write and as many people seem to think an Inspector of Criminal "Investigation" but of Criminal "Intelligence" (though I believe I have not the intelligence of a criminal).

Although I am precluded by departmental rules from divulging any information about the activities of political and other workers, I think I may be allowed to take advantage of the exceptions allowed, if I merely state that your relative was, (so far as my information goes) a victim of three or four notorious

women who entrap men, and leave them in the hands of a gang of dacoits who force them to part with their money on pain of their faces being tarred in case of refusal.

You will perhaps hear more of these notorious women if you care to read the proceedings of courts.*

(Copy)

Yours truly,
(Sd.) E. I. CLARENCE.

या पत्रावरून तुझ्या व्यानात येईल कीं, विनायकराव शुद्ध असून त्याचेवर दुष्टांनी कुभांड रचलेले आहे.

त्याचेवढल भलताच संशय तं घेत असशील असें वाटत नाहीं, पण तुझा स्वभाव असल्या बाबतींत फार संशयखोर आहे हें मला ठाऊक आहे; मंशय घेत नसल्यास उत्तमच, पण घेत असल्यास इतःपर तरी सज्जनाला छळण्याचे पाप पदरी घेऊ नये. शारोपंत नागे, कृष्णभट फुरशे वगेरे दुष्ट लोक छळण्यास टपलेलेच आहेत व ईश्वरहि टपलेला दिसतो, पण माझ्या सरलेनें तरी या फंदात पडू नये अशी इच्छा करणारा तिचा भाऊ,

भाऊ काळे

* “ काहीं लुच्या वाया दरोडेखोरांच्या साथीदार असून त्या भोळ्याबापऱ्या लोकाना या दरोडेखोरांच्या जाळ्यांत आणून सोडतात अशा प्रकारची आम्हांस वातमी लागली आहे व आपले नातलग निर्दोषी असावेत असा माझा समज आहे,” असा वरील पत्राचा आशः आहे.

पांचबावडी,

ता. २७-४-२६.

[३८] पत्नीचा पाठिंचा

मित्रवर्य भाऊराव काळे यांस सा. न. वि. वि.

सरलेला आपण लिहिलेल्या पत्रावरून तीहि आमच्यावहूल संशय घेते असा आपला ग्रह झालेला दिसतो तो साफ चुकीचा आहे. ती सशमखोर आहे, पण माझ्यावर तिची निःसीम भक्ति आहे. इतकी कीं, मी या भक्तीला पात्र नाहीं या जाणिवेने माझी मलाच लाज वाटते. तिचा आम्हांला या प्रसंगी जेवढा धीर आहे तेवढा कोणाचाहि. आणि कशाचाहि नाहीं. सगळे जग ज्या वेळेस पतीला सोडतें त्या वेळेस सात्त्विक पत्नी त्याला अधिक निकटते आणि त्याला सावरून धरते. कलावें.

आपला
विनायक भोळे

माधवाश्रम, मुंबई,

ता. २४-११-२६.

[३९] मनांत खळबळ, पत्रांत बडबड

मित्रवर्य रा. रा. विनायकराव भोळे यांस नारायण पाठक, मुक्काम मुंबई, याचे साष्टांग प्रणिपात. आज ता. २४-११-२६ तागायत येथील कुशल आहे.

पत्र लिहिण्यास कारण कीं, इन्दुवहिनी व सरलावहिनी, तसेंच छोटू, छोटी आणि चिंगी हीं मुंबई पाहण्यास येयें आलीं असोन त्यांच्यावरोवर | मी दोनतीन ठिकाणी गेलों होतो. मला सविस्तर पत्रे लिहिण्याची हैस आहे म्हणून येथील खुशालीचे वगैरे आपणांस पत्र लिहिण्याचे काम त्यांनी मजकडे सोपविले आहे. ज्याला काम करण्याची हैस असते त्यांच्यावरच मग सगळ्या कामाचा वोजा पडू लागतो, हा दुनियेतला न्यायच आहे. “कष्टाकू उंटाला वाळवंठांतोल दौड आणि लवाड मांजराला घरांतील दूध” अशा अर्थाची अरवी भाषेत एक म्हणच आहे !

आम्ही चार दिवसांपूर्वी राणीचा बाग पाहण्यास गेलो होतो. मडळी जेथें उतरली आहेत तेथील शेजारच्या कांही वायका, मुळगे, मुळी व लहान अर्भकेहि आमच्यावरोवर होतीं. इंदुवहिनी मात्र नव्हत्या; कारण त्यांची कपड्यांची जी ट्रॅक होती तिची किळी कोठे हरवली होती आणि चांगले पातळ आणि त्याच्या रंगाला जुळणारा ब्लाउज असल्याशिवाय त्या घरावाहेर पडण्यास तयार नव्हत्या ! दुसऱ्या एका पेर्टीन कांही पातळे (माझ्या दृष्टीने चांगलीं अशीं) होतीं; पण तीं त्याच्या कलात्मक अभिरुचीला पटण्याजोरीं नव्हतीं. आपण सुंदर दिसावें या हौशीपुढे सुंदर स्थळे पाहण्याची मातब्बरी काय ? त्यांचे यजमान आपल्या हौशी पत्नीचे कौतुक करण्याकरिता (किंवा खरे बोलावयाचे म्हणजे कौतुक करण्यांत आपण कसूर करीत नाहीं असें दाखविण्याकरितां) आले आहेत. पण पत्नी जात नाहीं असें पाहून कांहीं तरी कामाचे त्यांनी निमित्त केले आणि ते फोर्टमधील एका इमारती मंडळाकडे निघून गेले. अर्थात् सगळीं चिळ्ठीपिळीं आणि वायकाचे लटावर सांभाळण्याचे काम इतिहासाभ्यास-जड व व्यवहार-शून्य नारायण पाठकावर येऊन पडले. इंदुवहिनींनी घरी बसून छोटीला सांभाळण्याचे काम आपल्याकडे घेण्याचा मनापासून प्रयत्न केला (छोटीवर त्यांचे खरोखरच आपल्या मुळीप्रमाणेच प्रेम दिसले), पण सरलावहिनींना (मला वाटते तुमच्या संगतीने) मुळांची इतकी हौस आहे कीं, एक कडेवर बसणारी छोटी आणि हाताचे बोट धरणारा छोटू यांना सांभाळून नेण्याचे त्यांना ओळे वाटले नाहीं किंवा त्यांत लाजहि वाटली नाहीं. त्यांना एका लहान गोरीची मात्र लाज वाटली. ती ही कीं, आपण तन्हेदार पोपाख करावा म्हणून त्यांनी आपल्याकडून मोळ्या कांठाच्या चोळीवर पांढरे रेशमी जाकीट चढविले होतें आणि त्या जणुं कांहीं एखाद्या लग्नसमारंभाला चाललीं आहोत अशा भावनेने एक कोरे लुगडे नेसल्या होत्या. मुंबईतल्या वायकानीं त्यांची यावद्दल वायकी कुचक्या पद्धतीने थोडीवहुत टिंगल केली ती त्यांना जराशी लागली. गरीब बिन्नाऱ्या खेड्यांत राहणाऱ्या वायका ! त्यांना जी आजची तन्हा वाटते ती शहरांत कालची असते हैं समजत नाहीं आणि मग त्यांची जी फजिती होते ती माझ्यासारख्या निरीक्षकाला क्षणभर दुःख

देते (पण त्यांत क्षणभर मौजहि असते !). सरलावहिनींना दुमजली ट्रॅम पाहण्याची इच्छा होती आणि आमच्या नशिवानें दुमजली ट्रॅम मिळालीहि. पण तींत फार गर्दी होती. ट्रॅममध्ये चढण्याच्या अगोदरच मीं छोट्या आपल्या हातात धरले होते, आणि सगळ्या वायका आणि सगळीं मुळे पुरुषांच्याच दरवाजानें चढल्यावर मी छोट्यासह ट्रॅममध्ये घुसले. ट्रॅम-कडक्यरने “ उपर जाव, जागा खाली आहे ” असे जागच्याजागीं शुटमळणाऱ्या वायकांना सागितल्यावर अघाडीवर असलेल्या मुंवईच्या वायका वर चढल्या, पण आपल्या सरलावहिनींना त्या धांदलींत जागा ‘ खाली ’ आहे असे बाटून त्या वर न चढतां तलमजल्याकडे वळल्या. ट्रॅमचा कंडक्यर “ उपर जागा खाली आहे ” असे जेव्हां त्यांना सांग लागला तेव्हा त्यांना जागा उपर आहे का खालीं आहे हे समजेना आणि त्या भावावून गेल्या आणि ‘ नारायण ’ त्याच्या पिण्ठाडीला उभा राहून त्याची पाठराखण न करता तर त्यांच्या फजितीला पारावारच राहिला नसता !

राणीच्या बांगेत सगळीकडे आम्ही हिंडलों. लहान मुलांना आणि मुलींना फारच आनंद झाला. इतर मुलांना आणि चिंगीसह इतर मुलींना प्रथेकीं दोन दोन आणे देऊन उंटावर वसवून फिरवून आणल्या-वर आमच्या छोट्यावांनाहि उंटावर वसण्याची इच्छा झाली, पण भीती-मुळे त्यांना ती दाबून ठेवावी लागून उंटावरचा शहाणपणा करण्याचे काम आमच्यापैकीं कांहीं बोलयेवडथा वायकांवरच सोंपवावें लागले !

राणीच्या बांगेत दोनदां गेलों होतों. तेथील मौज आतां लिहीत नाही ; पुढील पत्रांत कदाचित् लिहीन. आतां न लिहिण्याचे कारण एवढेंच कीं, काशी ढवले मला राणीच्या बांगेत आम्ही गेलों असतां भेटली, आणि तिच्या भेटीमुळे माझ्या मनाची जी चलबिचल सुरु ‘ झाली तिनें आतां या क्षणीं पुनः उचल केल्यामुळे माझे दिल पत्र लिहिण्याचे काम चालू ठेवण्याइतके खंबीर नाहीं, म्हणून येथेंच ‘ एकदम सबूर ’ करतों.

आपला

नारायण पाठक.

[४०] छोटूचे पत्र

मुंबई,
शनिवार, तारीख
सवारीस नोवेंबर १९ शे
सवारीस

वडिलांना नमस्कार. आमही राणीचा बाग पाहिला सगळी मंडळी खुशाल आहेत नारायणराव पाठक आमहाला सगळे दाखवितात टरम-गाडी पाहिली. एक दुमजली होती. काशीताई ढवळे येथे आज आली होती तिनें कोकणांतील चांगले काजूगर दिले. आईने हें पतर लिहिणास सागितले नुका आहेत का आईने आपली खुशाली कठवावी लिही असे सागीतले आहे तुमचा लाडका छोटू.

[४१] “ मन कमकुवत करणाऱ्या मुलाखती ”

मित्रवर्य रा. रा. विनायकराव भोळे यांस नारायण पाठक मु। मुंबई याचे नमस्कार. येथील कुशल जाणोन आपले कुशल विदित करावें.

वरील ‘कुशल’ वाक्य यांत्रिक तंहेने लिहिले खरें. पण ‘कुशल’ नाही हें जाणावें. काशी ढवळे हिची भेट हें अर्थात् कारण आहे. तिनें क्षयावरचं दहांतल आयुर्वेदिक औषध वेतल्यावर तिला वरें वाटं लागले, तथापि मंवईच्या तज्ज डॉक्टरांना दाखवावें म्हणून तिच्या आईने तिला येथें आणले आहे. डॉक्टरने प्लीहा, यकृत, हृदय, रक्त, वगैरे सगळे तपासून पाहिल आणि रोग मानसिक आहे, सर्वे इंद्रिये साफ आहेत, त्यांत कांहीएक विकृति नाहीं, म्हणून सांगितले आणि तिला रम्य स्थळे वगैरे दाखवून तिचे मन रिजवावें, एकटीला स्वतःशीं विचार करीत कुढत बसण्यास सवड देऊ नये, असा वैद्यकीय सल्ला दिला. त्याला अनुसरूनच तिच्या आईने तिला त्या दिवशीं राणीच्या बागेत आणले होतें. आमची दृष्टादृष्ट झाल्यावर उभयतांस जरा चमत्कारिक झाले, पण मीच धीर धरून तिच्या आईशीं आणि तिच्याशीं वोळूं लागलो. त्या दिवशीं

इंदुवहिनीची टुकेची किळी सांपडली होती, म्हणून त्या आल्या होत्या. त्यांनी आणि सरलावहिनीनी काशीला व तिच्या आईला घरोब्यानें प्रश्न विचारून आपल्या लवाजम्यांत सामील करून घेतले. आम्ही रेंगाळत आहोत असे पाहून कांहीं वेळानें त्यांनी योग्य संधि साधून आम्हां उभय-तांस चाणाक्षपणे मागें रेंगाळू दिले आणि मग त्या झटकन् पुढे सरकल्या. एकान्त मिळाल्यावर मी “आतां खरंच वरं वाटतं आहे ना? का उगीच कांहींतरी मधांशीं सांगितले?” असे तिला विचारले. “आपण वरे असलेत म्हणजे ज्ञालं, माझं वरं काय नि वाईट काय?” अशा प्रकारची प्रथम तामसी उत्तरे दिल्यानंतर माझी सात्त्विक व (तुझ्यार्थी सागण्यास, कबूल करण्यास हरकत नाहीं) प्रेमपूर्ण उत्सुकता पाहून तिची कळी खुलली आणि ती मग मन मोकळें करून सात्त्विकपणे बोलू लागली. ती जरा रंगाने फिकट ज्ञालीं आहे, पण डोळ्यांतले तेज त्यामुळे अधिकच खुलते. काय असेल तें असो, त्या वेळीं ती मला फारच सुंदर दिसली. चंद्रिका फिकट नसते का? फिकट पिवळ्या रंगाचे गुलाबाचे फूल गडद पिवळ्या रंगाच्या फुलापेक्षां अधिक सुंदर नसतें काय? (“इति-ह-आस” हैं सांगण्याचे सोडून माझ्यासारख्या गद्यात्म्याने काव्य करू लागण्यांत अर्थे नाहीं, म्हणून तो मार्ग सोडतों.) बोलतां बोलतां ती मला म्हणाली, “आई-बापांनी मला अलीकडे कुढत बसण्याचे सोडून ‘गीतारहस्य’ वाचण्यास सांगितले आहे. तें जाड पुस्तक मला तर कळत नाहीं. ज्ञानोत्तर कर्म, आणि ‘सांख्य’ आणि ‘द्विविधा निष्ठा’ वैगैरे मला कांहीं समजत नाहीं, पण मनांत असा प्रश्न येतो कीं, ज्ञान हें अनंत आहे, तें पूर्ण होणार कसें? आणि पूर्ण ज्ञाले तरी मनुष्याचे केवळ ज्ञानानें समाधान होईल का?” मी या प्रश्नांनी गडबडलो. कारण मी इतिहासाचा जसजसा अभ्यास करीत आंहें तसतसा त्यांतील गोर्धीच्या खरेपणाबद्दल आणि सिद्धांताच्या सयुक्तिकतेबद्दल अधिकाधिक सांशंक होऊ लागलो आहें. आणि केवळ ज्ञानानें मनुष्याचे समाधान होणे शक्य नाहीं असे मला अलीकडे वारू लागले आहे, हें तुला ठाऊकच आहे. तरी मनाची गडबड कशीबशी लपवून मी उत्तर दिले, “ज्ञान मिळविण्याच्या मार्गात असणे यांत खरे सुख आहे, ज्ञानाचा अंत पाहिलाच पाहिजे असें नाहीं.”

“मी वाद करू इच्छीत नाहीं, आणि मनहि वळवू इच्छीत नाहीं, म्हणून हें वोलणे इथेच सोडू या.” असे ती म्हणाऱ्ही. तेव्हां “माझ्याशीं वोलणे आवडत नाहीं असं दिसतंय” असे मीं म्हटले. तिने उत्तर दिले, “वोलण आवडत, पण ‘मन कमकुवत करणाऱ्या मुलाखती आणि मकावले मला नकोत’ असे विनायकरावाच्या घरीं निक्खून सागित्र्यानंतर मी कशाला वाद वालीत वसू ?’ मागील प्रसंगाची आणि त्या वेळीं वापरलेल्या शब्दांची आठवण करून दिल्यामुळे मी अधिकच गागरलो. पण तिनेच समयसूचकतेने दुसरा विषय काढला आणि मग आमचे चारपांच मिनिटे फार आल्हादिकारक संभाषण झाले. थोडक्यांत सांगावयाने म्हणजे अखेर माझे मन मृदु झाले ! आजन्म अविवाहित गाहणार या माझ्या प्रतिज्ञेचा मी भंग करणार इतक्यांत सुदैवाने स्वाभिमान जागृत झाला आणि मी भानावर येऊन मोह आवरला. इतक्या अवधींत मंडळी वरीच पुढे गेली होती तेव्हां अधिक वेळ वोलणे गैर वाढून आम्ही पुनः मंडळींच्या घोळक्यांत सामील झालो. शरीर तेथें होते, पण आमचीं मने कोठे होतीं आणि त्यांत काय चालले होते, हें ईश्वरासच ठाऊक !

घराकडे परत जातांना टॅममध्ये तिच्या आईजवळ मी वसलो होतो. “उद्यां आम्ही मंडळी प्रिन्स ॲफ वेल्स म्युझियम पाहण्यास जाणार आहोत, तुम्हांला यावयाचं असल्यास मी तुमच्या घरीं तुम्हांला ध्यावयास येईन” असे मीं सहज म्हटले. तेव्हां त्या माउलीला फारच आनंद झाल्यासारखा दिसला. वचन दिल्याप्रमाणे मी त्यांच्या उतरत्या घरीं गेलो. तेथें माझा जांवयासारखाच त्या माउलीने आदरसत्कार केला ! मुलीला सख व्हावें म्हणून माउलीची ही सारी खगपट. आईचे हृदय हें असे आहे. तिने मला दहीपोहे, चहा वगैरे देतांना मनांतला हेतु परोपरीने कसा सूचित केला हें हास्योत्पादक रीतीने सांगतां येईल, पण विषयाच्या गांभीर्यपूर्ण ॲदासीन्यामुळे तसला प्रयत्न करण्यास लेखणी धजत नाहीं. मला काशीशीं लग करावयाचं असते तर मात्र मीं खरोखरच रसपूर्णतेने वर्णन केले असते. पण सध्यां दिद्रशनच पुरे.

प्रिन्स आफ वेल्स म्युझियम पाहण्यास जातांना वायकांनी टॅमजवळ गोधळ केलाच. कांहीं टॅमवर चढू शकल्या, कांहीं मार्गे राहिल्या ! पण

मांगे राहिलेल्यांपैकी एकीला अंगावर येणाऱ्या मोटारच्या भीतीने एकदम घेरी आली व ती मोटारखालीं सांपऱ्यून मरणार होती, पण मोटर-डाय-व्हरच्या कसवाने वांचली. मंडळीची ताटातूट ज्ञात्यामुळे निरनिराक्षया टॅमांमध्ये वसून आम्ही म्युक्शियमपर्यंत गेलों व तेथें उतरून युन: एक ज्ञाचो. म्युक्शियममध्ये आंत शिरल्यावर प्रथम कांहीं नगप्राय स्त्रियांचे पुतळे दिसले, तेव्हा दहा एक वर्षांच्या एका मुलाने मला “असे कां हे पुतळे केले ?” असा प्रश्न केला. बायकांनी दृष्टि फिरवली आणि प्रश्न ऐकला न ऐकला असं केले. मीहि तसेच केल. मी त्या बायकांना तेथील हरतन्हेचे प्राणी, पक्षी, चिंत्रे, शिलालेख, ताम्रपट, इतिहासपूर्व दगडांचीं हत्यारे, एका लिपीपासून स्थित्यन्तरे होत होत हल्ळोंची लिपी कशी उत्पन्न ज्ञाली याचा तक्ता वगैरे सर्व दाखविलं व शाळामास्तराप्रमाणे त्यांचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न पाहून कांहीं बायकांनी गमत्या बडवड्या मास्तरांत माझी गणना केली आणि काहींनी माझ्या विविध माहितीची तारीफ केली ! लहान मुळगे जे होते ते मात्र मधून मधून मला प्रश्न विचारीत आणि कियेक वेळां मार्मिक प्रश्नांच्या द्वारे माझ्या अज्ञानाची मला जाणीव करून देत !

काशीशीं एकीकडे वोलण्याची संधि मला दोनतीनदां मिळाली. (किंवा खरे सांगावयाचे म्हणजे ‘जागत्या’ बायकांनी मला संधि आणुन दिली.) संधि मिळाल्यावर माझ्या मनाची स्थिति प्रांजलपणे मी तिला सांगितली आणि म्हटले, “माझ्या आयुष्याची आगगाडी आतां ज्ञानमार्गांच्या रुठावर आहे, ती आता दुसऱ्या रुठावर नेणे शक्य नाहीं.” “कां शक्य नाहीं ?” ती म्हणाऱ्या. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थे तिने पुढील दाखला दिला. “आगगाडी एका रुठावरून दुसऱ्या रुठावर नेली म्हणजे दिशा सपशेल बदलली असेहि होत नाहीं.”

“तें सगळं खरं, पण.....”

“मन कमकुवत करणाऱ्या मुलाखती आणि मुकाबले नकोतच मुळी. तेव्हां आतां आपण हा विषयच बदलूंया; नाहीं तर आपल्या मंडळीत पुन: जाऊ या.” असे अंशतः विनोदाने, अंशतः निराशेने आणि अंशतः रागाने म्हणून ती खरोखरच तिकडे गेली.

असे हे प्रकार दोनतीनदा॒ं ज्ञाले॑। आतां, मित्रा, तुला प्रश्न असा कीं, मी काय करावें ? हा प्रश्न विचारण्याकरितांच हैं पत्र मुख्यत्वेकरून लिहिले आहे. तेव्हां म्युझ्यम पाहण्याच्या वेळच्या आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलों तेथल्या हकीकती लिहीत नाहीं. एक मात्र गोष्ट लिहितो. ती ही कीं, बिन्दुमाधव म्हस्कर यांना इंदुवहिनी मुंबईस आल्या हैं कसे कळले कोणास ठाऊक ! ते एक दिवस आमच्या मंडळींत आलेच आणि आपल्या ऐटबाज पोषाखानें, रुबाबदार अंगयष्टीनें, दरबारी चालीरीतीनें आणि विनोदी गधागोष्टी सांगण्यानें तेथील सगळ्या स्थियांस आणि मुलांस त्यांनी मोहित करून टाकले. इतिहासाभ्यासजड नारायण पाठक त्यांच्यापुढे इतका फिक्का पडला कीं, काशी ढवळे व तिची आई यांना तोंड दाखविण्यास त्याला कांहीं वेळ लाज वाटली ! पण काशीच्या आईनें जेवण्यास बोलावल्यामुळे त्याचा स्वाभिमान कांहीं वेळ तरी जिवंत राहिला. कोंवड्या आणि त्यांचीं पिले यांत राजाप्रमाणे मिरवणारा कोंवडा मोरापुढे फिक्का पडला तर त्यांत नवल काय ? आणि त्यांत वाईट तरी काय आहे ? प्रश्न एवढाच आहे कीं, तो प्राणी खरा मोर आहे का मोराचीं पिसें लावलेला डोंवकावळा आहे ! थट्टा सोङ्गन गंभीरपणे बोलावयाचे म्हणजे विन्दुमाधव म्हस्कर हा इंदुवहिनीला एखाददिवशीं गोत्यात आणणार असा माझा अंदाज आहे.

कळावें लोभ असावा व महस्त्वाचा सवाल केला आहे त्याचा सरल जबाब लवकर यावा हे विनंति.

नारायण पाठक

ता. क. येथील अस्पृश्योद्धार मंडळाचे एक चिटणीस गणपतराव हरले नांवाचे आज मला भेटले. अस्पृश्याची मुलगी मुलीप्रमाणे तूं संभाळली आहेस हैं त्यांना कळले होतें. ही मुलगी मुंबईस अमक्या अमक्या ठिकाणी उतरली आहे असे त्यांना पांचबाबडीच्या एका इसमांकङ्गन कळले म्हणून या मुलीला व या मुलीला घरच्याप्रमाणे वागविणाच्या मंडळीला कौतुकानें भेटण्याच्या इच्छेनें ते माझ्याकडे आले होते. त्यांची व चिंगीची आणि घरच्या मंडळीची भेट करवून दिली. मुलगी

चुणचुणीत आहे हें त्यांनी कांही प्रश्नांच्या उत्तरांवरून ताडले. तिला मुलीप्रमाणे संभाळण्यावदल सरलावहिनीचे त्यांनी मनःपूर्वक आभार मांगले. मनुष्य सज्जन व परोपकारी दिसला.

नारायण पाठक

— — —

[४२] ‘कलाविठास’ करतां करतां ‘कलिविलास’ व्हावयाचा !
पांचबाबडी,
ता. १-१२-२६.

मित्रवर्य नारायणराव पाठक यांस विनायक भोळे याचे साष्टांग नमस्कार वि. वि.

मुंबईहून सौभाग्यवती, छोटू व चिंगी ही मंडळी येथे सुखरूप येऊन पोंचली. सौ॥ ही मुंबईस तुं जी हरतन्हेची मदत केलीस तिचा वारंवार उल्लेख करते. किती तरी मजेदार गोष्टी सांगते. त्यांत काशी ढवळे ही नायिका असते ! तुं लग्न न करण्याचें नाकारीत आहेस म्हणून तुला या गोष्टीमध्ये नायकाचें स्थान न मिळतां नायिकेला छळणाऱ्या कलिपात्राचें स्थान मिळते ! चिंगी ही देखील काशी ढवळेवदल कांहीं कांहीं बोलत असते. तिला आंतल्या कांहीं गोष्टी सौ.कडून कळल्या असाव्यात.

छोटू तर मुंबईच्या पुष्कळच गोष्टी सांगतो. पण त्यांचा अर्थ सुसंगत पणे लावणे हे आधुनिक गूढगुंजनात्मक काव्यांचा अर्थ लावण्यासारखेच कठिण आहे. त्याने मेहनत घेऊन लिहिलेल्या पत्राचे इतके कौतुक (तसेच विडंबनहि !) होत आहे कीं, तें पत्र आमचे संवध तोडपाठ झाले आहे !

सारांश, आजकाल ‘मुंबई’ शिवाय विषय नाहीं. तुझ्याहि मनांत तोच विषय घोळत असेल, म्हणून त्या विषयाकडे गंभीरपणे वळतो. काशी ढवळे हिच्याशी.लग्न करण्याचा निश्चय करावा असे माझें तरी मत आहे. मनुष्याचा जन्म केवळ शारीरिक सुखाकरितां जसा नाहीं, तसाच तो केवळ बौद्धिक सुखाकरितांहि नाहीं, आणि वस्तुस्थिति अशी मौजेची आहे कीं, जो केवळ बौद्धिक सुखाच्याच पाठीमाणे लागेल.

त्याला तेहि मुख लाभत नाही! कारण शारीरधर्माकडे दुर्लक्ष केल्यास बुद्धीमध्ये काहीना काहीनी तरी विकृति उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. काव्याचा आस्वाद घेण्यास किंवा ऐतिहासिक अथवा तात्त्विक अथवा सामाजिक प्रश्नांचा निर्धिकार दृष्टीने विचार करण्यास मनाची जी एक प्रकारची समता लागते ती अविवाहित स्थितींत राहणे अशक्य नसलें तरी अशक्यप्राय आहे. तुझ्या वावर्तींत दुसरा असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, तं काशीला (अविचारी यौवनदर्शेत का होईना) वचन दिलेले आहेस. आणखी असें की, तिचे तुझ्यावर फार प्रेम आहे आणि ती तुझ्याशी एकनिष्ठेने वागत आहे. शिवाय ती चांगली सुंदर आहे, सुस्त्वभावी आहे; तुझ्या ध्येयाच्या आड येणारी नाही. आणि सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा असा की, तुझ्या मनात खरें म्हटलें म्हणजे तिच्याशी लग्न करावयाचे आहे, आणि माझ्या संमतीच्या पडत्या फळाची आज्ञा तुला पाहिजे आहे! (ही आपली उगीच थळा केली. मला एवढेंच म्हणावयाचे आहे की, सर्व दृष्टींनी विचार कर आणि आत्मवंचना करून घेऊ नकोस. ध्येय सोडल्याची व प्रतिज्ञाभगाची वगैरे खोटी लाज बाळगू नको.)

येथील सगळी मंडळी खुशाल आहेत. निंगीची आई व तिचे सर्व नातलग वारल्यामुळे तिला आतां आम्हीं घरांतच ठेवून घेतली आहे हें सौभाग्यवतीकडून मुंबईस कळले असेलच. अस्पृश्यांच्या हातचे पाणी पीत होतो म्हणून ग्रामस्थांनी आम्हांला वाळींत टाकून गावावाहेरील महाराखाड्याजवळ राहण्यास अगोदरच भाग पाडले होतें. आतां तिला मुलीप्रमाणे घरी ठेवून घेतल्यास अधिक काय छळणार आहेत! मुलगी फारच चलाव आहे; तिला शिक्षण देऊन चारपांच वर्षांनी एखाद्या चांगल्या वराशीं लळ लावून द्यावें असा बेत आहे. खर्चाविषयीं मी पर्वा करीत नाहीं. माझ्या दोन मुलांचे जसें चालेल तसें हिचेंहि ईश्वरकृपेने चालेल! मुंबईस मंडळीं ज्या घरांत उतरली होती तेथील मंडळीला प्रथम ती अस्पृश्य वर्गातली आहे हें कळलेंच नाहीं! कळत्यावर त्यांनी तिला माझ्या मुलांप्रमाणेच वागविले ही गोळ ऐकून हिंदुस्थानच्या भवितव्यादद्दल आशा वाटते. चाळींतल्या शेजारच्या बायकांमध्ये पुष्कळ

कुजबुज चालत होती, पण मुवईस शेजांयांच्या कुजबुजीला कोण विचारतो? इंदुवहिनीला ती गवाळी आणि घाणेरडी वाटते, पण तिच्या कलात्मक दृष्टीला तूंहि गवाळ्या वाटतोमच आणि थोडावहुत जो घाणेरडेपणा आहे तो कालांतराने जाईल.

भाऊराव काळे यांचं मन आपल्या पत्नीविषयीं शुद्ध नाहीं. इंदूची चक आहे, पण तिला ती पटकून देणार कोण? कलाविलास हें तिचें ध्येय आहे सांकेतिक नीरींचा सासुरवास तिच्या कलालालसेला आतां सहन होत नाहीं. अमृत आणि विष हीं जशीं ममुद्राच्या पोटीं आलेली भावेंडे आहेत तशीच 'कला' आणि 'कलि' हीं मनुष्याच्या ध्येयनिष्ठेचीं अपत्यें आहेत आणि कलेला स्वैरपणीं वारूं दिल्यास तिच्या अंगीं कलीचे गुण येण्याचा संभव असतो हें इदु विसरते. कला-विलास करतां करतां कलि-विलास न होवो म्हणजे झाल! विन्दुमध्यव म्हस्कर मुवईस आले होते वगैरे गोष्टी सौ, कडून कळल्या. त्यावरून ही भीति वारूं लागली आहे. दुसरा कोणताच आधार नाहीं

विनायक भोळे

— —

[४४] आकाशांतून कुच्छाड कोसळली

पांचबृजवडी,
३-३-२७.

सौ. इंदु काळे हीस अनेक आशीर्वाद विशेष.

मला अत्यंत वाईट वातमी कळवावयाची आहे. ती ही कीं, विनायक रावांचीं दोनहि मुले पटकीने वारली! महारवाञ्छांतील विहिरीचें पाणी दूषित होऊन तेथें पटकीचा उपद्रव सुरू झाल्यावर विनायकराव गरिवां-कडे आपग होऊन जात व औषधपाणी फुकट देत. त्यांचेकडे जाऊन रात्रीच्या रात्रीं जागून काढीत. निम्मे अधिक रोगी वरेहि केले. पण स्वतःच्या मुलांना वाचवूं शकले नाहीत!

गांवांतके काहीं लोक इतके दुष्ट आहेत कीं, विनायकरावासारख्यांना ते महारमांगंप्रमाणे अस्पृश्य मानतात व चांगले पाणी असलेल्या विहिरी-

वर पाणी भरू देत नाहीत. विनायकराव महारवाड्यांतील विहिरीचे पाणी उकळून घेत, पण पाण्याचे वावतींत मनुष्य जपणार किती? शेवटीं जेव्हा वावयाचे तें झाले. स्वच्छ पाणी घेऊ न देऊन बंधुभगिनींना जरीमरी देवीला वळी देणाऱ्या सज्जनांना धर्म राखण्याचे पुण्य लागेल! सरलेने आणि विनायकरावांनी पोरांना वांचविण्याकरितां जिवापाढ मेहनत घेतली. आलोचन जाग्रणे केलीं, पण सर्व व्यर्थ! विनायकरावांना घरांत स्वतःचीं लाडकीं मुले आजारी होतीं तरी गरीब अस्पृश्य रोग्यांकडचीं बोलावणीं यावयाचीं, आणि तेहि मन घट करून जाऊन लगवगीने परत यावयाचे. छोटू अगोदर वारला आणि दोन तासांनी छोटी गेली. रात्रभर घरांत काय शोकप्रकार झाला असेल याचे मी कसें वर्णन करूं? बिचारीं दोवें-जणं मुळमुळू रडत आणि एकमेकांचे समाधान करूं पाहत. चिंगी एका कौपन्यात रडत बसली. मी कांहींच बोलत नव्हतो. मला कसें समाधान करावें हेच समजेना. सरलेने “भाऊ, भाऊ, कायरे आम्ही पाप केलं होतं म्हणून देवानं आमच्यावर हा गहजव केला” असें म्हणून माझ्या मांडीवर डोके ठेवले. मी अश्रु ढाळण्याशिवाय आणि तिच्या पाठीवरून हात फिरवण्याशिवाय कांहींएक करूं शकलों नाही. “छोटू आणि छोटी गेली, पण चिंगी आपली मुलगीच आहे; आणि शाळेतलीं मुलं आपलींच नाहींत का?” असें कांहींतरी म्हणून विनायकराव सरलेचे समाधान करूं पाहत, आणि लगेच स्वतः रडू लागत. गांवांतली मंडळी झोपडीवाहेर जमली व पुढील व्यवस्थेला लागली. घारोपंत नागे, कृष्ण-भट फुरशे वगैरे दुष्ट लोकहि लोकांत वाईट दिसूं नये म्हणून आले आणि शेताच्या वांधावर विड्या फुंकीत बसून, प्रेतें ब्राह्मणांच्या स्मशानांत जाळू यावयाचीं नाहींत असा कट करूं लागले. उजाडण्याच्या सुमारास मला एका वृद्ध संभावित यृहस्थाने बाहेर बोलावले आणि पुढील व्यवस्था करण्याची वेळ झाली वगैरे ते बोलूं लागले. “ब्राह्मणाच्या स्मशानांत जाळू लागलों तर विचका होण्याचा संभव आहे” अशा प्रकारची भाषा ते हळूहळू बोलूं लागले, तेब्हां त्यांचा भावार्थ ओळखून “अस्पृश्याच्या स्मशानांत त्यांना घेऊन जावयाचे” असें मीं विनायकरावांच्या, वरीनें सांगितले. झोपडीतून मुलांना उचलण्यास दोवें संभावित लोक

आले. त्यांना रहूंच कोसळले आणि त्यांचे हातपाय कापूऱ लागले. पण कटु कर्तव्यकर्म पार पाढणे त्याना भागच होतें आणि त्यांनी तें पार पाढलेच. सरला आकात करील आणि ठाहो फोडील असें वाटले होतें, पण बिचारीने तसें कांही केले नाहीं.

प्रिय अपत्यांच्या मृत्युचा हा देखावा पाहून आपणांला अपत्यसुख नाहीं हेच वरै असें वाटले !

विनायकरावांनी भातसारा शेतकऱ्यानी भरू नये अशा अर्थाचे भाषण केले म्हणून त्यांना अटक करण्यांत येणार आहे अशी खात्रीलायक बातमी कांहीं दिवसांपूर्वी कळली आहे. विचान्याच्या नशिबीं काय काय दुःखें आहेत कोणाला ठाऊक ! लोकांमध्ये एवढी मानमान्यता असून त्याच्या नशिबीं पुनः तुरुंगवास येणार. समाधानाची एवढीच गोष्ट आहे की, पति-पत्नींमधील प्रेम अत्यंत सात्त्विक आणि अखंड आहे. असें प्रेम असणे हें तरी एक महत्वभाग्यच आहे !

भाऊराव काळे

[४४] इंदुवहिनी पळाल्या

तार (भाषान्तर)			
जरूरीची पुणे, ता. ७-३-२७.	निघा	इंदुवहिनी	नाहींशा पांचवावडी.
तावडतोब	निघा	इंदुवहिनी	नाहींशा
झाल्या	नारायणराव	पाठकांबरोबर	पळाल्या
म्हणतात			

[४०] “ कालासारख्ये औषध नाही ”

अंबेवाडी, जिल्हा सातारा,

६-२-२७.

प्रियमित्र विनायकराव भोळे यांस नारायण पाठक, मुक्काम अंबेवाडी, जिल्हा सातारा, याचे नमस्कार. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणे. वाकी आपण स्वकीय कुशल काय लिहिगार ? आपल्या अपत्यांच्या मृत्यूची हकीकत भाऊरावाच्या पत्रावरून पुण्यासच कठली. पण तेथें जाऊन मी आपल्यासारख्याचे समाधान काय करणार, म्हणून बेत रहित केला. बिन्दुमाधव म्हस्करांच्या बोलण्यात पुष्कळ वेळां अंबेवाडी या गांवांतील देवळाच्या कोंपन्यांत पडलेल्या एका अत्यंत जुन्या शिलालेखाचा उल्लेख येत असे, त्याची नक्कल करून आणावी व तो खरोखरच जुना आहे कीं काय हें पाहावें म्हणून येथें आलों आहें. देवळांतच उतरलों आहें. शिलालेख खुक्कुन स्वच्छ केला आहे. त्यावर शाई फांसून एक नक्कल काढणार आहे व एक फोटोग्राफहि घेणार आहें. शिलालेख शके ७०५ चा दिसतो संस्कृत श्लोक आहेत. पण खाली गद्य आहे, त्यांत दोनतीन जुन्या मराठीची रूपे आढळतात. शक निश्चिन ज्ञात्यास व रूपे मराठी ठरल्यास ‘मराठी’ चा जन्मकाळ ठरावणे सुलभ होईल.

आपल दुःख हलके व्हावें म्हणून हें सर्व लिहीत आहें, पण दुःख कालावधीनेच हलके व्हावयाचे आहे. इराणांतीऱ एका शहाची बिब्बी बारली तेव्हां त्याने एकेका प्रसिद्ध हकिमाला बोलावून आणून “माझ्या मनाच्या दुःखाला कांहीं दवा आहे का ?” असें विचारले. कोणाला काहीं दवा सांगतां येईना, म्हणून त्यानें प्रत्येकाचा घिक्कार करून धक्के देऊन घालवून दिले. अखेर एका चाणाक्ष हकिमाने “परवरदिग्र, खुदाच्या कुदरतींत अलवत् दवा आहे” असे म्हटले. “ही दवा कोठ मिळते ?” असें शहानं विचारल्यावर “अक्कलशृंग मनुष्याला ही दवा कशी आहे, कोठें मिळते, वगैरे समजत नाहीं. अक्कलमंद मनुष्याला मात्र कळते. ही अजब दवा अत्यंत स्वस्त आहे, जिंडे तिकडे ती मिळते. हवेप्रमाणे आपण ती रोज घेतच असतों — हिंचे नाव ‘वरूत.’ वरूत बडी अकसीर दवा है,” असें हकिमाने सांगितले. त्याला

लगेच हजार मोहरा मिळाल्या. (“वस्त्राशिवाय दुसरें कांहीं औषध आहे का?” म्हणून शहानें विचारल्यावर “होय, अलवत् आहे. ही दवा फार गोड आहे, सुरेख आहे, शानदार आहे. या दव्याचें नांव ‘दुसरी शादी,’ असें सांगितल्यावर शहानें रुष्ट होऊन याला फटके मारून घालवून दिले, पण एक महिन्याच्या आंत ही ‘शानदार दवा’ जनानखान्यांत आणली, असा या गोष्टीचा उत्तराधी आहे. तो अप्रस्तुत म्हणून सोडून देऊ.)

तुझे समाधान करावें म्हणून गंभीरपणे लिंदूं लागलो, पण अखेर स्वभावानुसार अप्रासंगिकपणा केलाच; तथापि उद्देश ध्यानात घेऊन क्षमा करावी.

सरलावहिनींना म्हणावें, “छोटू आणि छोटी हीं बालरत्ने ईश्वरे दिलीं ती ईश्वरे नेलीं.” शुक्राची चादणी उगवावी आणि घटकेतच अस्तास जावी तशांतलाच आपल्या मुलाचा प्रकार ज्ञाला. भवितव्यता वलीयसी. त्याच्या आठवणी मला वारंवार होतात आणि ढोळ्यांत अश्रु येतात अशीं मुळे थोड्यांनाच लाभतात. तुम्हाला लोकांनी वाळींत टाकले, महारवाञ्यांत राहण्यास लावले, हरत-हेच्या कंड्या पिकविल्या, पण या बालरत्नांचे संगोपन आणि त्याचें कौतुक करण्यांत तुम्हांला जो दिव्य आनंद होत असे त्यापुढे लोकांच्या छळाचें तुम्हाला कांहींच वाटले नाहीं. आतां मुळे गेलीं तरी चिंगी आहेच. तिचे मुलीप्रमाणे संगोपन करीत आहां, तें तसेच करीत राहावें. त्यांत अत्यंत साचिक आनंद आहे. शोक करीत बसू नये. तुम्ही शोक करीत बसल्यास विनायकरावांना जें दुःख होत आहे त्यात अधिक भर पडेल. मुलांची हौस तुमच्यापेक्षां त्यांना अधिक होती, त्यांचे कौतुक तुमच्यापेक्षां ते अधिक करीत. त्यांनी अंगीकारलेल्या सावंजनिक कार्याच्या व्रतांत या दुर्धर प्रसंगानें कमतरता येईल आणि त्यांचे मन कमकुवत होईल असें कांहींएक करू नये. त्यांचे मन तुमच्यापेक्षांहि कोमल आहे असें मी मित्र-प्रेमानें केवळ म्हणतों असें नाहीं. पतीनें वास्तविक पत्नीचें समाधान करावयाचें असतें, पण तुमच्या येथें निराळा प्रकार आहे. ते वायकां-प्रमाणे रडणार नाहींत, पण मनांत झुरत राहतील. वाहेरून ते तत्त्वज्ञां-

सारखे वागतील आणि विनोदहि करतील, पण हृदय आंतल्या आंत जळत असेल. बाकी मी कोणाला उपदेश करीत आहें? तुम्ही दोघेहि समंजस आहांत. तुम्हांला माझ्यासारख्या फटिंगानें उपदेश करणे हैं गैरच, पण राहवर्ले नाहीं म्हणून कांहीं तरी प्रासंगिक अप्रासंगिक लिहिले आहे. तसं पाहिले तर वचनभग करून काशी ढवळे हिच्या आयुष्याचा नाश उघड्या डोळ्यांनी करणारा व तिचे दुःख कठोरपणे पाहत राहणाऱ्या मला पाप्याला कोमळतेचा उपदेश करण्याचा अधिकार काय? कोळशानें हिरकणीला उपदेश करण्यासारखेचे हें आहे. कळावे.

नारायण पाठक.

[४६]

विचारप्रकाश, ७-३-२७.

सौ. इंदुबाई काळे यांना पळवून नेले.

इतिहाससंशोधक नारायणराव पाठक यांजवर आरोप.

(एका चातमीदाराकडून)

अंबेवाडी, सातारा जिल्हा, ९-३-२७.

पुण्याचे प्रसिद्ध कॉन्टॅक्टर भाऊराव काळे यांच्या पत्नी सौ. इंदुबाई काळे या पुण्याहून इतिहाससंशोधक नारायणराव पाठक यांनेवरोने पळून आल्या व आवेबाडी या गांवीं देवळांत या उभयतांना पकडण्यांत आले असे समजते सौ. इंदुबाई काळे यांचा जवाब घेऊन त्यांना सोडण्यांत आले आहे. वहिमी नारायणराव पाठक याना एक दिवस अटक करून जामिनावर सोडण्यांत आले आहे. सौ. इंदुबाईनी आपणांस प्रसिद्ध गायनवादनपटु बिंदुमाधव महस्कर यांनी फसवून आणून देवळांत सोडले असा जवाब दिला व सदर महस्कर हळीं फरारी आहेत म्हणून रा. पाठक यांना जामिनावर सोडण्यांत आले म्हणतात

पळवून कोणीं जरी नेले असले तरी सौ. इन्दुचार्दि काळे यांचा नैतिक गुन्हा कमी होत नाही. भाऊराव काळे त्याना पुन्हा घरांत घेतील किंवा नाहीं यावद्दल शंका आहे, अशा प्रकारची भाषा गांवांत चालू आहे. खटला सुरुं झाल्यावर त्याची हकीकत कळविण्यांत येईल.

— —

[४७] सात वषार्चीं सजा

पुणे, १५-३-२७.

प्रियमित्र विनायकराव भोळे यांस सा. न. वि. वि.

तुम्हांला ७ वषार्चीं सजा झाली व रत्नागिरीस पाठविले आहे हें कळले. सजा व्हायची हें निश्चित होतेंच, पण फारच झाली असें वाटते.

सरला पांचवावडीसच राहणार आहे व आपल्या शाळा आणि इतर समाजकाऱ्ये चालू ठेवणार आहे. मला ती पुण्यास यावी असें किंतीहि भगिनीप्रेमामुळे वाटत असले तरी ती करीत आहे तेंच वरोवर आहे हें विवेकबुद्धीला पटते. इकडची काळजी अगदीं करूं नये. तिला द्रव्याची कधींहि ददात पडणार नाहीं. तिला सोयत व्हावी व सैंपाकाची दगदग चुकावी म्हणून येथून एक पोक्त वाई पाठविणार आहे.

माझ्या इंदूला घरांत कोणत्याहि प्रकारे मी दुःख देत नाहीं. ती शुद्ध असावी असेंच माझें मत आहे तथापि फरारी बिन्दुमाधव म्हस्कर सांपङ्गन सर्वे प्रकारची सायंत हकीकत कळव्याशिवाय माझें मन पूर्ण समाधान पावू शकणार नाहीं. तिला मी वाहेऱून अगदीं कांहीं एक झालेंच नाहीं असें वागवतो, पण बंधु—भगिनीप्रमाणे वागतो ! लोकांना मात्र कांहीं एक फरक दिसूं देत नाहीं.

नारायणराव पाठकांबद्दल माझे मनांत केवहांहि किन्तु नव्हता आणि आतांहि नाहीं. अलीकडे त्यांनीं तत्त्वज्ञानाचा अभ्यास विशेष चालविलेला दिसतो. केवळ विवेकबुद्धीचे द्वारे (Reason वे द्वारे) पूर्ण ज्ञान व्हावयाचे नाहीं, त्याप्रमाणेंच केवळ तार्किक ज्ञानानें समाधान व्हावयाचे

नाहीं, मनुष्याचा जन्म केवळ ज्ञानार्जनाकरितां नसून सर्वांगीण आत्मविकासाकरितां आहे, वगैरे वगैरे ते काहीं योलत असतात तें मला पटतें; तुम्हांला पटेल किंवा नाहीं कोणास ठाऊक !

जेलमध्ये तेथील शिक्षा ज्ञाल्यास मुलाखती होऊं शकत नाहींत; पत्रव्यवहारहि बंद होतो; म्हणून आपले ध्येयशीलत्व एवढ्या अवधीपुरतें तरी वाजूस ठेवन तेथें सत्याग्रह करण्याध्या फंदात पडूं नये तथापि तेथें काय होणार यावद्दल मला भीतिच वाटते.

तीन महिन्यांनी भेटण्यास येईनच. सरलेला आणि चिंगीलाहि आणीन.
भाऊराव काळे

— —

[४८] सहा वर्षांनंतर

पांचबाबडो,
ता. १५-९-३३.

प्रियमित्र भाऊराव काळे यास सा. न. वि. वि. .

कालच रत्नागिरी जेलमधून सुटका झाली. माझ्याकडून तेथील कांम पुरतीं होत नसल्यासुळे जेलच्या शिक्षा नेहमीं होत होत्या आणि जेलमध्ये आपल्या मुलाखती होत नव्हत्या किंवा पत्रव्यवहारहि होऊं शकत नव्हता. इतर ठिकाणच्या राजकीय कैयांना पुष्कळ सवलती मिळान, किंवद्दुना त्याना जेलखान्याचीं कांहींच दुःखे अनुभवार्वां लागत नसत, व वर्तमानपत्रे मिळत, खेळ होत, पुराणे-व्याख्याने-चर्चा होत, इत्यादि गोष्टी जेलमध्येहि ऐकत होतो. पण माझ्या नशीर्वी “सी” वर्ग आणि हातकड्या, दंडाबेब्बा, मिठाची कांजी, वगैरे गोष्टी लिहिलेल्या होत्या त्याला कोणाचा इलाज नाहीं !

येथे आल्यावर सरलेनें आमची रात्रीची शाळा सहा वर्षे चांगची चालविली आणि एकंदरीत लोकांच्या आदरास ती पात्र झाली हें ऐकून संतोष झाला. आपण तिला पैशाची मदत केलीत यावद्दल कऱ्णी आहे.

या सहा वर्षीच्या जेलखान्यामुळे प्रकृति खालावली आहे. काळजी करण्यासाळी स्थिति नाहीं, पण आपण सर्व मंडळी इकडे यावी अशी इच्छा मात्र आहे. कत्राटांच्या कामामुळे तुम्हांला वेळ नसल्यास इंदु-ताईना तरी पाठवावें, आणि नारायगरावांनीहि काही दिवस इतिहास-जिज्ञासेला विश्रांति देऊन इकडे येऊन राहावें. काम काहीं नाहीं, पण आपल्या खन्या इष्टमित्राच्या संगर्तीत (जेलखान्यांतून सुटल्यानंतर विशेषकरून). राहावेंसे वाटते, म्हणून सर्वांना बोलावीत आहें. इतके दिवस स्वाभिमानानें पैसे भागत नव्हतो आणि आपण पाठविलेत तरी ते (व्यायचे नाहींत म्हणून नव्हे तर मूळ स्थभाव म्हणून) गरीब मुळां-मुळीना, रात्रीच्या शाळेच्या मास्तरला आणि इतर गोरगरिवांना वाढून टाकीत असे; पण आजारांतून वरा होईपर्यंत आपणांजवळ पैसे मागतो. चार महिन्यांत खडकडीत वरा होईन असं वाटते. आपण प्रेमाने देता म्हणून मागतो, माझा हक्क असा काय आहे? वाकी हक्क आहेच म्हणा, कारण आपली वहीण देऊन वसलेले आहात हा एक गुन्हा आपण केला आहे आणि दुसरा अक्षम्य गुन्हा असा आहे की, आपण माझ्याबर सहेतुक आणि निःसीम प्रेम करतां! प्रेम करणे हें चागले नाहीं. प्रेम करणे म्हणजे स्वतःस बुडविणे.

सहा वर्षात देशामध्ये, समाजामध्ये आणि कुटुंवात पुष्कळच क्रांति झाली आहे. सत्याग्रह सुरु झाला, जोरात आला, पार पडला, मृतप्राय झाला. अस्पृश्योदाराचा आणि अस्पृश्यांच्या मनिदरप्रवेशाचा प्रश्न घसाला लागत आहं. ‘वर्तुलपरिपदा’चीं चक्रं तीनदां फिरलीं. कुटुंबां-कडे पाहिले तर पुष्कळच फरक झाला आहे. असो.

इंदुवहिनींवहाल तुमचें मन किंचित् साशंक असले तरी तुमच्या सुरुं लागलेल्या प्रेमवळींना पुनः पालवी कुटूं लागली आहे हें ऐकून किती समाधान झाले म्हणून सांगू? नारायणराव पाठकांचे पत्र आले आहे. काशी ढवळे हिच्याशीं लऱ्य करण्याची स्वारीची तयारी झाली आहे असें दिसते! केवढी क्रांति ही! काशी ढवळे आजारी आहे असे ऐकतों. उभयतांची प्रेमपूर्वक चेष्टा करण्याचे काम काहीं दिवस लांबणीवर पडणार! काशी ढवळे हिला “राणीच्या वागेंत आणि प्रिन्स ऑफ् वेल्स:

म्युझिअममध्ये काय काय पाहिलंत आणि काय काय ऐकलंत” असं मी विचारणार आहें ! पण हे पुढचे विचार. सहा वर्षाच्या तुरुंगवासामुळे माझे शरीर म्हातान्याच्यासारखे झाले असले तरी मन म्हातारें झाले नाहीं हें वरील सहजगत्या लिहून गेलेल्या वाक्यावरून कठले.

आमच्या सौभाग्यवतीने सामाजिक काम चालविले यावद्दल उरकार वाटतात, पण चिंगीचे लग्न माझ्या पश्चात् उरकून घेतले म्हणून किंचित् वाईट वाटते. गणपतराव हरले नांवाचे अस्पृश्योद्धारक संस्थेचे जै चिटणीस आहेत त्यांनी चिंगीला मुंबईस ती गेली असतां पाहिले होते. त्यांनी तिचे लग्न उरकून ध्यावयाचे असल्यास अस्पृश्य समाजातील काळोवा बोरवणकर नांवाचे एक मॅट्रिक झालले गृहस्थ आहेत, शिकलेले आहेत, चांगले आहेत, जी. आय. पी. मध्ये नोकरी आहे, वगैरे लिहिले आणि सौ. ला धरीं चालत आलेले हें स्थळ दवडून नये असें वाटून, तिने माझ्या पश्चात् हें कार्य उरकून घेतले, हें एका अर्थी वरेच झाले. मुलीचे त्यांत हितच झाले. मुळगा गरीव आहे ; पण अस्पृश्यांमध्ये इतका सालस आणि हुशार मुळगा मिळावयाचा नाहीं असे सौभाग्यवती म्हणते. चिंगीला आणि तिच्या यजमानाना मला भेटण्याची इच्छा आहे, पण उगाच खर्च होतो म्हणून येऊन नये असें लिहिले आहे. आपण सर्वोनीं अगत्य यावें,—आपणांला पैशाची ददात नाहीं. अगत्य यावेच !

नारायणराव पाठक याचे भले मोठे पत्र आले आहे. त्यांत त्यांनी या सहा वर्षात त्यांच्या मनामध्ये झालेली क्राति वर्णन केलेली आहे. स्वारीचे मन काशी ढवले हिच्याशीं लग्न करण्यास अनुकूल झाले आहे. हें त्याच्या पत्रांतल्या पुढील उत्तान्यावरून कदून येईल. आपला ज्ञानमार्ग चुकीचा होता हें सांगण्याकरितां जगांतच ज्ञानमार्गविषयीचा विश्वास कमी होत चालला आहे असें ते भासवीत आहेत ! पण शेवटी काशी ढवले डोकावतेच !

“ पदार्थविज्ञानशास्त्रज्ञांचा जोरकस आत्मप्रत्यय जाऊन ‘अणोरणीयान्’ असा जो इलेक्ट्रॉन त्याच्या स्वरूपासंबंधाने आश्रयमुग्ध होऊन” त्याच्या-पुढे त्यांना हात जोडून उभें राहावें लागत आहे. रसायनशास्त्रज्ञांना मूळ-द्रव्यांच्या मिश्रणापासून जीवोत्पत्ति करतां येईल असें वाटत होतें, पण

आतां ही आशा व्यर्थ ठरूं पाहत आहे. जीवनशास्त्रज्ञाना डार्विनचा विकासवाद म्हणजे एक जीवनाचें गृष्ठ उकलणारी गुरुकिल्हीच वाटत होती, पण या विकासवादाच्या गुरुकिल्हीने ज्ञानाचीं कांहीं कपाटे उलगडलीं आहेत तरी, कांहीं अंतिम प्रश्नाचीं उत्तरे ज्या पेटीत ठेविली आहेत त्या पेटीला ही किल्ही लागू पडत नाहीं असें दिसू लागले आहे. मानसशास्त्राला आत्मा हा पदार्थच काय आहे हें कळेनासें ज्ञाले आहे. आणि अलीकडे तर बौद्धिक व्यापारापेक्षां जाणीव नसलेल्या मनोवस्थांचेंच प्रस्थ माजत चाललेले आहे. राजकारणांत केमल पाशा, मुसोलिनी, हिटलर, लेनिन, गांधी वैगैरेंचे नवे नवे प्रयोग होत आहेत व ते कमी-अधिक यशस्वी होत आहेत आणि इतिहासशास्त्र व समाजशास्त्र यांतील परंपरागत सिद्धांतांना हरताळ फाशीत आहेत. आणि अखेर मला तर असें वाढू लागले आहे कीं, ज्ञान हें मानवी मनाच्या पूर्णपणे हस्तगत कधीं व्हावयाचें नसूत “नेति नेति” हेंच म्हणत बसावें लागणार !

अशा स्थिरीत कोठल्याहि क्षेत्रांत ज्ञानाच्या पाठीमागं लागून जीवाचें बळिदान करण्यात फायदा काय ? मनुष्यजन्म हा ज्ञानप्राप्तीकरिता नसूत देहधर्म संभावून शक्य तेवढें ज्ञान मिळवावें, शक्य तेवढा कलाविला साच्चा आनंद उपभोगावा, शक्य तेवढे हतरांच्या उपयोगीं पडून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा, एवढ्याकरितां मनुष्यजन्म आहे. केवळ देहसुखाने समाधान व्हावयाचें नाहीं, कारण आपण पशु नाहीं. केवळ ज्ञानमार्गाने समाधान व्हावयाचें नाही, कारण आपणाला जिज्ञासेशिवाय इतर आकांक्षाहि आहेत. केवळ कलेच्या पाठीमागं लागून उपयोग नाहीं, कारण एकटी कला ज्ञानाची व नीतीची मूक शमवू शकत नाहीं. केवळ कर्ममार्ग उपयोगाचा नाहीं; कारण ज्ञानाशिवाय मनुष्य अंधळा आहे व कलेशिवाय आयुष्य नीरस आहे. तात्पर्य, (उच्च वातावरणांतून हास्यास्पद रीतीने खालीं येऊन म्हणतो कीं) मनुष्याने लग्न केलै पाहिजे, निदान भीं लग्न केलै पाहिजे. कोणाशीं हें तुला ठाऊक आहे ? या बाबींत पूर्वीचा तोरा सोडून देऊन काशी ढबळे हिला ‘ अग अग काशी, मला कां नेशी ’ असें म्हणण्याची पाळी आलेली आहे ; पण या प्रसंगातून तुझ्यासारखे मध्यस्थ मला सोडवितील अशी आशा आहे .”

नारायणराव पाठक व काशी ढवळे या तुल्यगुण वधूवरांना एरुच आणण्याचे काम आपल्याकडे आहे, तें आपण लवकरच हाती घेऊ. तिच्या वडिलाना पत्र लिहावें म्हणतो.

विनायकराव भोळे

[४९] विनायकराव अत्यवस्थ

तार (भाषांतर)			
जरुरीची पांचबावडी, ५-१०-१९३२.	भाऊराव काळे कॉटेक्टर सदाशिव पेठ, पुणे		
विनायकराव ताबडतोब	अत्यवस्थ यावें.	आजारी	सर्वानीं

[५०] ततः किम् ?

पांचबावडी.

८-१२-३३,

मित्रवर्य रा. रा. भाऊराव काळे यांस नारायणराव पाठक याचे साष्टांग नमस्कार वि. वि.

आपण इकडे येऊ शकलां नाहीत म्हणून वाईट वाटते. सवडीत सवड काढून विनायकरावांना भेटून जावेच. त्यांची प्रकृति कशी आहे हैं दररोज सविस्तर कळवावें म्हणून लिहिले त्याप्रमाणे लिहीत आहें. ते आपली वारंवार आठवण काढीत असतात. इंदुताई येथें आल्यामुळे त्यांना वरै वाटलें. त्या येथें आल्यापासून त्यांची घरांतील

कामे संभाळण्याचा जगं कांहीं मक्काच घेतलेला दिसतो. सरलेचे आणि त्यांचे चांगळे सूत जमलेले आहे आणि घराकडे फारसे पाहावें लागत नसल्यामुळे पतीची सेवा करण्यास त्या वऱ्याच मांकव्या ज्ञाल्या आहेत. इन्दुताईर्नीं मोळ्या कुशलतेने पूर्वीचीं सगळीं बिळे देऊन टाकिली आहेत आणि घरात धान्य, भाजीगाला, दूध वगैरेची त्या ददात पडू देत नाहींत—आणि हें सर्व सरला वहिनींचे मन न दुखवितां आणि आपली श्रीमंती न दाखवितां त्या करीत आहेत, ही विशेष आनंदाची गोष्ट आहे.

विनायकराव आतां खरोखरच सुधारत आहेत. सकाळीं उठल्यावर चागले वोळू शकतात. आज सकाळीं आम्ही सगळे जण त्याच्या खोलींतच चहा घेत होतो. तेव्हां ते पूर्वीच्या तरतीरीने बोलत होते. अर्धा एक तास बोलणे ज्ञाल्यावर ते थकले आणि मग त्यांना थोडीशी गुंगी आली ही गोष्ट वेगळी. सरलेने चहा, विस्किटे वगैरे सामान आणल्यावर ते मला म्हणाले, “नारायणराव, लग्न केळ असतंत तर अशी सेवा करणारी वायको तुम्हाला मिळाली असती आणि तुमची प्रकृति विघडली नसती.”

“पण एखादी कृत्या मिळाली असती तर मी याच्या आधींच मेलो असतो.” मी हंसत म्हटले.

ते म्हणाले, “नाहीं, असे म्हणू नका. आमच्या पांढरपेशा समाजांत नवरे वाईट असतील कदाचित्, वायका फार थोड्या वाईट. ‘कृपुत्रो जायते कचिदपि कुमाता न भवति’* असे म्हणतात, आणि ते खरे आहे. मी या वचनाच्या जोडीला माझें अनुभवावर आधारलेले असे वचन घालीन कीं, “कुभर्ता जायेत कचिदपि कुजाया न भवति”† असे म्हणून त्यांनी सरलेकडे स्नेह व आदर यांनी युक्त अशा दृष्टीने पाहिले. तेव्हां ती म्हणाली, “मला खुष करण्याकरितां कांहींतरी

* अर्थ: वाईट मुलगा उत्पन्न होईल, पण वाईट माता दृष्टीस पडावयाची नाहीं.

† वाईट पति दिसेल, पण वाईट पत्नी सांपडावयाची नाहीं.

म्हणायचं झालं.” असें ती म्हणाली खरी, पण डोळ्यांत अश्रुविंदु येऊ लागल्यामुळे विस्किटे आणण्याचें निमित्त करून ती आंत गेली आणि एकदोन मिनिटांनी जणुं कांहीं धुराने डोळ्यांतून पाणी येत आहे असें दाखवून पदराने डोळे पुशीत पतीला आणखी विस्किटे व चहा देऊ लागली.

विस्किटे खातां खातां विनायकराव म्हणाले कीं, “या माझ्या दुखण्याला तुम्ही फार भितां असं दिसतंय. पण माझी मनोदेवता मला सांगते कीं, मी कांहीं या दुखण्यांत मरत नाहीं. मला अजून पुष्कळ कार्य करायचं आहे.”

“टिळकांना आणि आमच्या इतिहासकार राजवाड्यांना देखील असंच वाटत होतं,” मी भान न राहिल्यामुळे आणि मित्राशीं वाद करण्याची प्रवृत्ति प्रबळ होऊन बोललो.

“कबूल आहे, त्यांच्याप्रमाणे माझाहि भ्रम असेल. पण आपण आणखी कांहीं वर्षे जगणार आणि कांहीं राजकीय कार्य करणार असं वाटत आहे खरं.” मी यावर कांहींच बोललों नाहीं. पण तेच विलक्षण रीतीनें हंसून म्हणाले, “वाकी आमचं कार्य म्हणजे काय, तर गांव सोडून न जाण्याचा हुक्म मोडून पुनः तुरुंगांत जाण्यचं! आजारी आहे म्हणून वरं आहे, नाहींतर आम्ही आतां पुनः तुरुंगांतच असावयाचे!”

“तुरुंगांत पुनः जाण्यांत काय अर्थ आहे? कॉप्रेसचा पराभव झालेला आहे आणि हा पराभव कबूल करून पुढच्या युद्धाची पुनः तयारी करण्यांत खरा शाहाणपणा नाहीं का?” मी असं म्हटल्यावर ते म्हणाले, “बरोबर आहे, तुमच्या दृष्टीनें हें बरोबर आहे. पण आमची हृषि निराळी आहे.”

“निराळी आहे हें कोणीहि सांगेल”, इन्दुताई कधीं न बोलणाऱ्या त्या मध्येच म्हणाल्या. “पण बरोबर आहे का, हा प्रश्न आहे.”

“आतां वाद करण्यांत फायदा काय आहे?” सरला म्हणाळी.

तिला भीति वाठबी कीं, वाद वाढून पतीला उगाच थकवा मात्र यावयाचा. “त्यांची मतं बदलणं केव्हांहि शक्य नाहीं !”

“मी वाद करीत नाहीं, भिजं नकोस.” विनायकराव म्हणाले. “पण एवढंच सांगतों कीं, माझीं मतं आतां बदलायचीं नाहींत. आणि कोणाचीं मतं वादाने बहलत आहेत? नारायणराव, तू इतिहाससंशोधन करून काय मिळवलंस? एक तरी निर्वैवाद सिद्धान्त ठरविला आहेस का? आणि जुन्या इतिहासांतली एखादी तिथि, नाहीं तर एखादें नांव, नाहीं तर दुसरं असंच कांहीं निश्चित ठरवून जगाचा असा काय फायदा होणार आहे? आणि इंदुताईनें कलेच्या पाठीमागें लागेन काय मिळवलं आहे? आणि हिच्या (सरलेच्या) भाऊनें कंत्राटांत पैसे मिळवून तरी काय मिळवलं आहे? ‘ततः किम्’ हा प्रश्न केव्हांहि विचारतां येईल!”

“मी आता वाद करू इच्छीत नाहीं,” मीं म्हटले आणि कपवशा वगैरे आवरू लागलों, तेव्हां विनायकराव स्मित करून म्हणाले, “तुम्ही सगळे या दुखायाला फार भितां असं दिसतं आहे. मी आतां चांगला बरा होत आहें आणि मी वादहि आतां करीत नाहीं. खरी गोष्ट अशी आहे कीं, जो तो कोठल्या तरी ध्येयाच्या मागें लागलेला असतो आणि त्यांत मरण आले तरी त्याला तेंच बरें वाटते.” ते आणखी पुढे कांहीं बोलणार इतक्यांत गांवांतली कांहीं भिक्षुकमंडळी त्यांना भेटण्यास आली. त्यांना अंत बोलावल्यावर त्यांच्यापैकीं पुढारी असलेला कृष्णभट फुरशे विनायकरावांना म्हणाला, “विनायकराव, आम्ही सगळे आपणांला अशी विनंति करण्याला आलों आहोत कीं, आपण एवढे चांगले असून फुकट चालले आहांत. अस्पृश्यांशी व्यवहार करण्याचें आजपासून सोडून द्या आणि प्रायश्चित्त ध्या म्हणजे आम्ही सगळे जण तुम्हांला हरतच्छेची मदत करू आणि प्रत्यक्ष मृत्युच्या दाढेतुन आपणांला सोडवू.”

विनायकरावांनी कांहीं एक उत्तर दिले नाहीं. “बरं आहे, मी विचार करतो” एवढेंच म्हणून त्यांनी तोड दुसरीकडे फिरवले, आणि अंथरुणावर पडन स्वस्थ निजून राहिले. आम्ही कपवशा आवरू लागलों, आणि कृष्णभट वगैरे मंडळीने इबूहबू पाय काढला!

विनायकरावाना दुपारीं चांगभी झोंप लागली होती. प्रकृति खरोचरच सुधारत आहे. आजच्याप्रमाणे उद्याहि रात्रीं पत्र लिहीन. मी येथे विनायकराव चागला वरा होईसर्वेत राहावें म्हणतो. कठावें.

आपला
नारायणराव पाठक

[५१] भलत्या वेळीं भलतं वोलण्याची लकड

पांचबाबडी,
१०-१२-३३.

मित्रवर्य भाऊराव काळे यास सा. न. वि. वि.

आज सकाळीं विनायकराव उशीरांच उढले. काळ रात्रीं चांगली झोंप लागली होती. कालच्याप्रमाणेच चहापाणी एकत्र झाल. विनायक-रावानीं दुधाचा वावत करण्यास सांगितला व तो मोऱ्या चवीने खाल्ला. मीहि एका घावनावर आणि कांहीं विस्किटांवर ताव मारला. मित्र आजारी असला तरी देहधर्म थोडेच राहतात ! जग हें असं आहे !

चहा पीत असतांच गांवातील केळकरक्षीय कौनिसल प्रवेशवादी मंडळी भेटण्यास म्हणून आली. त्याना देखील सरलेने चहा आणून दिला. कांहीनीं घेतला, पण कांहीनीं बाटलेल्या मनुष्याकडचा चहा घेतला असतां गांवांत घोभाटा फार होईल या भीतीने गांगरून जाऊन कांहींतरी निमित्त सागितले आणि चहा घेण्याचे टाळले.

थोऱ्या वेळानें त्यांच्यापैकीं एकजणानें खिशांतून एक छापील पत्रक काढले आणि त्यावर सही करण्याबद्दल विनायकरावांस विनंति केली.

“सत्याग्रह सध्यां बंद ठेवावा आणि कौनिसिले कावीज करावीत” अशा आशयाचें तें पत्रक होतें, हें विनायकरावांनी त्यावरून एकदोन मिनिटें नजर टाकल्यावरोवर त्यांना कळून आले. पत्रक पुरें न वाचतांच ते म्हणाले, “माझी सही या पत्रकावर नाहीं मिळावयाची. केळकर आणि तुम्ही मंडळी करीत आहांत तें सगळं ठीक असेह, पण माझ्यासारख्या कट्र मंडळीना हें पटत नाहीं, त्याला काय करायचे ?”

“कां पटत नाहीं याचीं कांहीं कारणे तर सांगा.” त्यांपैकीं एक जणाने विचारले, तेव्हां विनायकराव म्हणाले की, “कारणे काय सांगगार ? हा प्रश्न माझ्यासारख्याच्या बाबतीत आतां वादविवादाचा राहिला नाहीं. ध्येयवादिता आतां माझ्या रक्तात, हाडामासांत, हृदयाच्या अगरीं आतल्या गाभ्यात जाऊन माझ्या जीविताशीं इतकी एकरूप झाली आहे की, ती आता जीवितनाशाशिवाय नष्ट व्हावयाची नाहीं.”

यावर मंडळीपैकीं एक जण म्हणाला, “पण राजकारणात असं बोलून कसं चालेल ? चर्चा करून एकमेकांची मनं वळवायला नकोत का ?”

“बरोबर आहे तुमचं म्हणणं,” विनायकरावांनी उत्तर दिले. “आणि खरं बोलायचं म्हणजे मला केळकरांचा पक्षच विचाराच्या दृष्टीने बरोबर वाटतो. पण हृदयांत काय झाल आहे कुणाला ठाऊक, तो पक्ष स्वीकारावासा वाटत नाहीं कदाचित् हा खोल्या अभिमानाचा परिणाम असेल. पण वस्तुस्थिति अशी आहे खरी.”

“भावनांता तुम्ही फार महत्व देत आहांत. राजकारणात चुका ह्या व्हावयाच्याच. चुका झाल्यावर त्या दुरुस्त करण्यात कांहीं कमीपणा नाहीं.”

कवूल; सगळं कवूल. पण प्रकृतिधर्म म्हणून कांहीं आहेच ना ! कॅग्रेसच्या विरुद्ध प्रामाणिकपणे तुम्ही बंद करीत आहांत हें मला मान्य आहे; विचार केला म्हणजे तुमचें म्हणणे मला वरेच समंजसपणाचें दिसतें हें कवूल ; गांधीच्या आजेनुसार पुनः पुनः तुरंगांत जाण्यामध्ये

जसें धैर्य आहे, तसें कॅग्रेसविरुद्ध प्रामाणिकपणे बंड करण्यांत हि धैर्य आहे हेहि मला मान्य आहे. पण माझ्या बावरीत आतां हा विचाराचा आणि बादाचा प्रभ राहिले नाहीं. माझी बुद्धि तुमच्या बाजूला आहे, पण भावना गांधीकडे मला ओढते त्याला मी काय करू? आपल्या वेड्या-बागऱ्या मुलावर सगळ्यांत अधिक नेम करणे वेडेपणाचं आहे हे मातेला कठत नसत असं नाहीं, पण तिचा इलाज नसतो. एखाद्या तरुणाला आपण विचारलं कीं, ‘तुझी प्रिया तुला अगदीं अप्सरेसारखी वाटते आणि तिच्याशीं बोलण-चालण तुला दिव्य आनंद देतं, हे योग्य आहे का?’ तर तो म्हणेल कीं, ‘हे सगळं मी जाणतो, पण माझा इलाज नाहीं.’”

यावर “पण राजकारण हा मातेच्या किंवा तरुणाच्या प्रेमासारखा का विषय आहे?” केळकरपक्षीय एक तरुण किंचित् रागाने म्हणाला. तेव्हां विनायकराव म्हणाले, “तुमचा प्रभ अगदीं वरोवर आहे. पण मातेशीं किंवा त्या तरुणाशीं वाद घालण्यात काहीं अर्थ आहे का? शाळेंत शिकणाऱ्या मुलाला तुम्हीं कितीहि सांगितलंत कीं, विटीदाढू किंवा किकेट खेळण्यांत काहीं अर्थ नाहीं, तर तो ऐकणार आहे? १६ १७ वर्षांच्या मुलीला तुम्हीं सांगितलंत कीं, ‘पुरुषाशीं बोलताना लाजण्यांत किंवा संकोच धरण्यांत काहीं अर्थ नाहीं’ तर ती तुमचं म्हणणे कबूल करील, पण तिच्या वर्तनांत काहीं फरक होईल का? गाण-बजावण-ज्याला आवडतं त्याला विचारलं कीं, गाण्या बजावण्यापासून काय फायदा होतो, त्यांत वेळ गमावणं चुकीचं नाहीं का, तर तो तुमचा युक्तिवाद मान्य करील काय? नाहीं. वेळ आली म्हणजे रात्रीचा देखील रस्त्यावर उभा राहून तो गाण ऐकत बसेल! आमच्या द्या नारायणराव पाठकाना सांगा पाहूं कीं, इतिहाससंशोधनाकरितां अविवाहित राहून हाडाचीं कांड करण्यांत काहीं हंशील नाहीं-तो तुमचं ऐकणार आहे? मृत्युशश्येवर पडलेल्या आणि डॉक्टरांनी आशा सोडलेल्या पतीची सेवा करण्यांत अर्थ काय, असं एखाद्या पत्नीला कोणी सांग लागला तर ती त्याचं ऐकेऱ का?”

विनायकराव हें शेवटले वाक्य सहज बोलून गेले, पण सरलेला तें ऐकून कसेसेच झाले आणि तिनें डोळ्यांना पदर लावला. तिच्याकडे अर्थात् सगळ्यांची नजर गेली आणि मग तर ती मुळं मुळ रँडुंच लागली. सहज चर्चेकरितां घेतलेल्या उदाहरणाचा असा विपरीत परिणाम झालेला पाहून विनायकरावांना आणि इतर सगळ्यांना वाईट वाटले. “भलत्या” वेळीं भलतं बोलण्याची माझी लकव जन्माचीच आहे, ती मेल्याशिवाय जायची नाही”, असं पुन्हां भलतंच बोलून विनायकरावांनी त्या वेळीं क्षणाधींत पसरलेल्या खिन्ह वातावरणांत अधिकच भर धातली आणि हें पाहून विनायकरावांनी कपाळावर हात मारून घेतला आणि “उद्या या, आपण आणखी बोलू. भावनाच नव्हे तर युक्तिवाद माझ्या बाजूला आहे, पण आतां तें कांहीं नको”, असें म्हणून ते अंथरुणावरून उउले आणि विशेष शक्ति नव्हती तरी मंडळीला निरोप देण्याकरितां झोंगडीच्या दरवाजावाहेर गेले. इन्दुताईनीं सरलेला सैंगकघरांत नेले आणि अर्थात् तिची समजूत घालण्याचा तिनें प्रयत्न केळा असेल.

मीं काय करावें हे सुचेना म्हणून वेड्यासारखा हें सगळे पाहत होतों !

आज संध्याकाळीं किंवा आतां रात्री पत्र लिहीत आहें तोंगर्येत विशेष कांहीं झाले नाहीं. संध्याकाळीं कोणालाहि भेटण्यास येऊ दिले नाही. आमच्या धरणुती गप्पा आणि थट्टामस्करी यांमध्ये चागला वेळ गेला आणि विनायकरावांना पुष्कळच हुशारी वाटली. कळावें.

आपला मित्र
नारायणराव पाठक

[५२] ख्रियांत देखी त खिलाडूपणा आहे म्हणावयाचा !

पांचबावडी,
१२-१२-३३.

प्रिय मित्र भाऊराव काळे यांस सा. न. वि. वि.

आज विनायकरावां यां प्रकृति पुष्करन मुवारलेली दिसली. सकाळी थोडेसे घरावाहेर चार पावळे फिरा आले. दुगरीं चांगली झोर लागली होती.

मंध्याकाळीं चहा वैगे आल्यावर उन्हें खालीं आलीं होनीं आणि विनायकराव सकाळन्याप्रमाणे घरावाहेर शनगावाची फरितां वाहेर पडगार होते, इतक्यांत चिंगी आणि तिचे यजमान काळोवा बोरवणफर हातांत गांठोडी व वळकळ्या वेऊन दत्त उमीं गढिलीं ! विनायकरावाना पाहिल्या वरोवर चिंगीनें त्यांना खेज्यांनी त घट्टीनें नमस्कार केळा व “ उगाच खर्च करून येऊं नको म्हणून सागितलंत तरी राहवेना म्हणून आल्ये, रागावूं नका ”, असें म्हणून अश्रीं त्यांचे पाय मिजविले. तिच्या यजंमानांनी “ आपण तुरुंगांतून सुटलेत, पण अत्यवस्थ आजारी आहांत असें ऐकले, म्हणून आपली आज्ञा भोडून आपल्या भेटीस आलों, रागावूं नये ”, असें म्हटले आणि हातरुमाल डोळयांस लावला. चिंगीचे उत्कट प्रेम व तिच्या नवन्याचा चांगुळपणा पाहून आम्हांला सगळयाना रँडुं कोसळले. विनायकरावांनीहि डोळयाना हातरुमाल लावला, आणि मनःओम आवरल्यानंतर म्हटले, “ चिंगे, क्षमा कसली करायची ? मी रागावळो नाहीं. ऊठ, तुमचे उगाच पैसे खर्च होऊ नयेत म्हणून तसं लिहिल. तुम्ही आलेत यांत मला आनंदच आहे. नाहीं तरी चांगला वरा आल्यावर नवी दिवाळी करण्याकरितां मी तुम्हांला बोलावणारच होतो.” काळोबांनाहि त्यांनी असेंच सांगितले आणि “ घरांत जाऊन चूळबीळ भरून चहा ध्या, मग पुढे आपण बोलू ” असें उभयतांना सांगून आपल्या पत्नीला, चिंगीला अंत वेऊन जाण्याचे सुचविले आणि काळोबांची व्यवस्था लावण्यास मला रावसाहेवांनी फर्माविले !

पाहुण्यांचे चहापाणी होईपर्यंत इन्दुताईंनी झोगडीबाहेर अंगणात जाजम, बळकटी टाकली होती, तेथें विनायकराव जाऊन बसले आणि कांहीं वेळानें आम्ही सगळे जग तेथें जाऊन बसलो. चिंगीजवळ व तिच्या यजमानांजवळ हरत-हेच्या सासारिक चौकशया व गोष्टी झाल्यावर विनायकराव म्हणाले, “तुम्ही सुखी आहांत हें ऐकून मला आनंद होनो. आणि तुम्ही आलेत आणि भेटलेन हेहि चांगलं केलत. पण चारआठ दिवसांनी मी चांगला वरा झाल्यावर काळोवांना जाऊ दे. त्यांना नोकरी संभाळली पाहिजे. तं मात्र मदिना दोन महिने रहा. वाकी, नाहीं राहिलीस तरच वरी! कारण माणसं अधिक झाली कीं काम अधिक पडतं म्हणन आमची ‘ही’ रागवायची.” त्यांनी हें वाक्य नेहमीच्या संवर्द्धप्रमाणे यड्ऱ्येनेच उचाराऱ्ये, पण नेहमीप्रमाणे त्याचा थोडासा वाईट परिणाम झालाच. पण नेहमीप्रमाणे तो फार वेळ ठिकला नाही! एकदोन मिनिटातच सरला सावरली आणि पुनः यद्वामस्कर्तीत भाग घेऊ लागली.

गप्पागोष्टी संपत आल्या आणि दिवेलागणीची वेळ होत आली तेव्हां विनायकराव अंगणातच चार फेण्या घालतो मृणाले आणि दोनतीन घातल्या असतील नसतील इतक्यांत केळकरपक्षीय दोन तीन लोक तेथें आले. त्यांच्या वोलण्याचालण्यावरून ते चांगले समंजस दिसले. मंडळी पुनः बैठकीवर बसल्यानंतर विनायकराव आपण होऊन म्हणाले, “वामनराव, वरे आलात. माझी राजकारणातली वृत्ति काय आहे हें तुम्हांला शांतपणे आज समजावून सागतों. अहो, आम्ही भावनाप्रधान आणि तुम्ही बुद्धिप्रधान आहांत. पण तुम्ही-आम्ही सगळेच आपापल्या परीने देशकार्य करीत आहोंन, आणि एकमेकांना पोषक आहोंत.

“हें कस?” वामनरावांनी विचाराऱ्ये.

“असं पहा. भावना निष्क्रिय विचाराला गति देते आणि विचार हा मोकाट धांवणाऱ्या आंधळ्या भावनेला पायवंद घालतो. टिळक आणि गोखले, तसेच गांधी आणिकेळकर हे एकमेकांना पूरक आहेत” “म्हणांजे गाडून पुरणारे असंच ना?” मी मर्द्येच उगाच कोटि सुचली म्हणून

म्हटले. कोटि ऐकून हंसून गंभीरपणे ते म्हणाले, “ पूर्वी ठिळक-गोखले-युगांत ठिळक जहाल झाले म्हणून गोखल्यांना सरकार विचारूं लागल. आतां गांधी जहाल ठरल्यामुळे केळकरपक्षाला सरकार जवळ करील आणि त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करील. देशाचा यांत फायदा नाहीं का ? ”

यावर वामनराव म्हणाले की, “ हा अप्रत्यक्ष फायदा जरी होत असला तरी युक्तिवादाच्या दृष्टीने पक्षा-पक्षांमध्ये तरतम्हाव नाहीं का ? कोणता तरी एक पक्ष अधिक खरा आणि देशाला अधिक फायदेशीर असे आपणाला ठरवितां नाहीं का येणार ? आणि देशाला अधिक फायदेशीर असलेला पक्ष कोणता हें तुमच्यासारख्यांनी स्वीकारून दुसऱ्यांना तो स्वीकारण्यास सांगायला नको का ? ”

“ फायदा आणि तोटा पाव्यला लागलेत, ” विनायकराव म्हणाले “ की जगांत काहीं उच्च आणि उदात्त राहावयाचे नाहीं. आधीं फायदा आणि तोटा तुम्ही मोजणार कसा ? दुसरे अस कीं, उत्थां तुम्ही आपल्या शत्रूला जिंकलंत आणि स्वराज्य मिळवलंत तरी जिंकडे तिकडे आवादी आवाद होईल, देशांतलीं सगळीं दुःखें नाहींशी होतील, आणि ‘फायदा’ होईल असे का तुम्हांला वाटत ? माझी समजून आहे कीं, स्वराज्य मिळालं तर देशांतल्या लोकांच्या जवाबदाऱ्या वाढून दुःखांत भर पडेल, म्हणजे आपला तोटाच होईल ! ”

“ पण उच्च दर्जाचा आनंद नाही का वृद्धिगत होणार ? ” वामनरावांनी विचारले.

“ हो, आनंद वृद्धिगत होईल ; पण आनंद म्हणजे तरी काय ? तो मानण्यावरच आहे. तो भावनेचाच एक प्रकार आहे. तुम्ही आमच्या भावनांची चेष्टा करणारे लोक शेवटीं भावनेवर आलेतच म्हणावयाचे ! ”

अशा रोतीने हा वाद चालला असतां रात्र झाली. घरांत दिवावत्ती झाली आणि सगळे जण वामनरावांचा निरोप वेऊन घरांत जाणार इतक्यांत आदल्या दिवशी आलेले घारोंपंत नागे, कृष्णभट फुरशे वगैरे मंडळी

आली आणि प्रायश्चित्त घेण्यावदल गोष्ट काढू लागली. याच सुमारास चिंगी कांहीं कारणानिमित्त बाहेर आली, तेव्हां कृष्णभट दिव्याजवळ वसले होते ते तिच्या नजरेला पडले आणि ती एकदम उद्गारली, “याच ब्राह्मणानें माझ्या आईचा हात धरला होता आणि यानेच तिला ठार मारल असाव.” तिच्या या उद्गारांमुळे सगळ्यांनाच चमत्कारिक झाल. कृष्णभट ओरडू व बरळू लागले. सरला आणि इन्दुताई बाहेरचा गलका ऐकून काय प्रकार आहे ते पाहण्यास आल्या. श्वार्चीत त्यांना खरा प्रकार समजला “चिंगी म्हणते तें खरें असेल. माझ्यावर देखील या दुष्टाची वाईट नजर होती. इतके दिवस वोलत्यें नाहीं एवढेच”, असें सरला उद्गारली तेव्हां तर कृष्णभटांच्या तोंडाला कांहीं सुमारच राहिला नाहीं. पुढचा हा प्रकार वर्णन करून करायचं आहे काय? विनायक-रावाना इन्दुताईनें आणि मी हात धरून घरात नेले आणि लापशी, औषधपाणी वगैरे देऊन झोँपलेले आहेत.

या आजारांत सरलेचा, इन्दुताईचा आणि चिंगीचा जो स्वभाव मला कळून आला त्यावरून स्त्री जातीवदल माशा आदर फार वाढला आहे. प्रत्येकीच्या गुणांचे मी कसें वर्णन करूं? बायका इतक्या गुण्यागोविंदानें राहतील अशी मला स्वप्रांत देखील कल्यना नव्हती. त्यांच्यामध्ये देखील खिलाडूपणा आहे म्हणावयाचा! बायकांमध्ये खिलाडूपणा असेल अशी मला कल्यना नव्हती. जानाची ऐट होती, पण पदोपदीं अज्ञानाचा प्रत्यय येत आहे!

आपला मित्र
नारायणराव पाठक

[५३] यांमध्यें भावनावश कोण नाहीं ?

पांचबाबडी,
१५-१२-३३.

पतिनिष्ठ इन्दूचे पतिचरणीं सविनय नमस्कार, विनंति विशेष.

येथील हकीकत वारंवार लिहिण्यावदल वजावून सांगितले आहे म्हणून (आणि नारायणराव पाठक यांचेकडन कंत्राटवहादर वादशाहांकडे रोज खलिता जात असतो हें ठाऊक असले तरी) मी हें पत्र लिहीत आहें.

विनायकरावांची प्रकृति सुधारत आहे. चांगले उठतात-वसतात. चर्चा-वादविवाद करतात. पण अखेर थकतात आणि मग थकवा येऊन झोँपीं जातात !

सरलेने परवा रात्री अंथरुणावर जवळजवळ निजलो असतां मला रडविले. मीं सगळीं बिलै देऊन टाकलीं आणि बिस्किट वैगैरे सर्व सामान आणवत्यें हें तिच्या ध्यानात आल्याशिवाय कसें राहील ? “ इन्दुवहिनी, मी हे उपकार स्वीकरूं का नको हेंच मला समजत नाहीं ”, ती म्हणाली. पुढे तिच्याने योलवले नाहीं आणि ती माझ्या अगावर डोके ठेवून घटका दीड घटका नुसती रडत व हुंदके देत राहिली. अखेर मोठा उसामा टाकून ती दूर झाली आणि एकटीच दोन घटका रडत राहिली. ती फारच हल्लवार मनाची झाली आहे !

काल तिने चिंगीशीं असंच केल. “ चिंगे, तू मोठी झालीस तरी मा तुला रागावत्यें यावदल तुझी मी क्षमा मागत्यें ”, असं काय काय जी तिच्याशीं योलत होती तें मला लिहितां येत नाहीं. सरला मला अतिशय विचारी, अल्प वयांतहि पोक्त आणि अतिशय बुद्धिप्रधान अशी वाटावयाची, पण पतीच्या काढजी करण्यासारख्या आजारामुळे तिला विचारीला वेड्यासारखं झालं आहे. किंवा कदाचित् इतर वायकांप्रमाणेच

तीहि भावनाप्रधान असेल ‘वायकांप्रमाणे’ असे मी म्हटले, पण विनायकरावांसारखे पुरुष काय कमी भावनाप्रधान असतात? बिचारे मधून मधून लहानग्या छोटची आणि छोटीची वारवार आठवण काढन स्वतः रडतात आणि सरलेला रडवितात! काळ तर त्यांनी कमालच केली. ते म्हणाले, “सरले, मला पाणी प्यायला माझ्या आईचं जाडं फुलात्र देत जा, आणि आपल्या छोटूची कोट-टोपी आणि छोटीच परकर-पोलकं समोरच्या खिळ्यावर ठेव, म्हणजे मला वरं वाटेल. मला जरी वरं वाटनं आहे, तरी आईची आणि मुलांची आठवण वारंवार येते आणि यावीशी वाटते.” सरलेने बिचारीने तें सर्व केले, पण डोळे पुशीन करून केले असेल तें आपण कल्यनेनेच जाणावें. आईवापांचे हृदय आईवापांताच कळेल. आपल्या एवढ्याशा छोटीची आठवण आपण नाहीं का नेहमीं काढीत! मला आता अधिक लिहितां येत नाहीं, म्हणून येयेंच थावत्ये.

आपली पत्नी
इंदु

[५४] तत्त्वप्रतिभेदी स्फूर्ति

पांचवावडी,
१७-१२-३३.

प्रियभित्र भाऊराव काळे यांस नारायणराव पाठक याचे नमस्कार.

आज जग चमत्कारिक हकीकित कळवावयाची आहे.

दुपारीं पुरुषांचीं आणि वायकांचीं जेवणे आटोपल्यावर आम्ही सर्व मंडळी विनायकरावांजवळ गप्पा गोष्टी बोलत होतो. सरला त्यांना डाळिंबाचे दाणे काढून देत होती, चिंगी मुसुंबी सोलून देत होती, आणि इंदु गांवांतून तिनें विनायकरावांच्या करमणुकीकरितां एक सतार आणली

होती ती वाजवीत होती मी वर्तमानपत्रे वाचीत होतो; आणि मधून मधून बातमी सांगत होतो. काळोवा वोरवणकरहि एक वर्तमानपत्र वाचीत होते. एका अस्थृश्याला तब्यांत आंघोळ केल्यावहूल गांवकऱ्यांनी मरेमरेतो मारले अशी बातमी वाचल्यावर त्यानें ती आम्हांला वाचून दाखविली आणि “अस्पृश्यांचे हें नष्टचर्य केव्हां संपणार कोणास ठाऊक !” असें अर्धवट आपणांशीच आणि अर्धवट विनायकरावांना उद्देशून म्हटले. विनायकराव म्हणाले, “संपेळ, काहीं दिवसांनी संपेळ. निराश होऊन कसे चालेल ?” पुढे तेच म्हणाले, “या सगळ्या गोष्टी एकदोघांच्या किंवा एकदोन जातींच्या हातांतल्या नाहीत. सर्वंध राष्ट्र म्हणजे लहानसहान का गोष्ट आहे ? आणि आपलं राष्ट्र म्हणजे नांवाचे राष्ट्र. शेंकडा ९० बायकापुरुष अशिक्षित, जातिभेद, धार्मिक तंटे, संघटनेची आणि शिस्तीची संवय नाहीं. एक ना दोन, हजार भानगडी. त्यांत पुनः सत्ता परकीयांच्या हातांत. त्यांत पुनः भानगड अशी उत्पन्न झाली आहे कीं, हे सत्ताधीश स्वतःच जगाच्या आर्थिक भोवन्यांत सांपडलेले. युद्धाची त्यांना भीति. त्यांच्या देशांत पुनः क्रान्तिकारकांची त्यांना भीति आहेच. जग सगळं महान् वातचक्रांत सांपडलेलं, त्यांत जित, अशिक्षित, बावळे, भांडखोर असे जे आपण त्यांचा काय निभाव लागणार ? जिकडे वातचक्र नेईल तिकडे आपण जायचं, हेंच आपल्या नशिवीं.”

“म्हणजे तुम्ही निराशावादी दिसतां,” काळोपत म्हणाले.

“नाही, मुळीच नाहीं. उलट माझा आशावाद असा आहे कीं, त्याला कधीच बाधा यायची नाहीं. मी असं म्हणणारा आहें कीं, आपलं कर्तव्य आपणांला दिसेल तें करीत जावं. फलाची, नफ्यातोळ्याची आणि भविष्यकाळाची फारशी काळजीच करू नये.”

“भविष्यकाळच्या फलाकडे पाहिल्यादिवाय चालेल कसं ?” मी म्हटलं. तेव्हां ते हंसून म्हणाले, “पहा बिचारे. पण जवळचाच भविष्यकाळ पाहू नका. अगदी लांबचा भविष्यकाळ पाहिलात म्हणजे आपलं राष्ट्र आणि आपली संस्कृति-आपलंच राष्ट्र, आपलीच संस्कृति

कशाला ? सगळीच राष्ट्र आणि सगळ्यांच्याच संस्कृति लयाला जायच्या आहेत ! इजिप्शियन, खालिडअन्, सुमेरिअन् संस्कृतीचे जे झाले तेच पुष्कळ कालावधीनंतर आपल्या संस्कृतीचे व्हायचं आई, असं इतिहास तरी सांगतो. राष्ट्रांचं कशाला ? संबंध विश्व थंड गोळ्याप्रमाणे व्हायचं आहे, असं पदार्थविज्ञानशास्त्र सांगतं व ज्योतिःशास्त्रहि म्हणतं कीं, संबंध अणु-परमाणु यांची प्रचंड घडामोड पुढं व्हायची असून त्या जगत्प्रलयांत पूर्वीचे कांहीं एक टिकावयाचे नाहीं ! तेव्हां भविष्यकाठाविषयीं फारसा विचारच करू नये. आपलं शुद्ध मन आपल्याला जें कर्तव्य म्हणून सांगते तें करावं. तें नेहमीं करीत राहण्यांत जो आनंद तो खरा आनंद. तोच नित्य शाश्वत आनंद, तेंच निःश्रेयस सुख, तोच स्वर्ग आणि तेंच आत्म्याचे अमरत्व अमरत्व हें कालात्म्या मापानें न मोजता सात्त्विक आनंदात्म्या मापानें मोजावयाचं. हें अमरत्व नित्य कर्तव्यकर्म करीत राहिल्यानें ज्याला प्रात झाल तो निर्भय झाला आणि स्वतंत्रहि झाला. तोच जीवन्मुक्त म्हणावयाचा. ”

अंगांत तत्त्वप्रतिभेदी स्फूर्ति जगुं कांहीं झाल्यामुळे विनायकराव असें बोलत असतां एक पोलिस नाईक तेथें आला आणि फौजदारसाहेबांनीं विनायकराव भोळे कोणी आहेत, त्यांना तावडतोव ठाण्यावर बोलावल आहे, असें म्हणाला. विनायकरावांनीं यांला पुष्कळ समजावून सांगितले कीं, मी अशक्त आणि आजारी आहें, मला चालवत नाहीं, बैलगाडी आणवलीत तर मी येतो. पण तो नाईक कोठले ऐकायला ? तो आपला आतांच चला असा तगादा लावू लागला आणि जबरदस्तीची भाषा बोलू लागला. विनायकराव संतापून “येत नाहीं जा” असें म्हणून सत्याग्रह करण्याच्या बेतात होते इतक्यांत मीं तेथें सहजगत्या बैलगाडी आलेली आहे असें पाहून ती थांबवली आणि तींत गादी वगैरे पसरून विनायकरावांना घेऊन चौकीवर गेलो. तेथें फौजदारांना झालेला प्रकार सर्व सांगितला तेव्हां “मूर्ख आहेत हे लोक” असें (तोडदेखले म्हणा किंवा मनागसून म्हणा) आम्हांसं सांगून फौजदारसाहेबांनीं “विनायकराव भोळे यांचेवहल रिपोर्ट करण्यावहल आम्हांला हुक्म आला आहे” असें झटले आणि कांहीं जबाब घेऊन आम्हांला परत लावून दिले. गांवा-

वाहेर जावयाचं नाहीं हा हुक्म रद्द करण्याच्या हेतूने ही चौकशी आहे, का रोजच्या हजेरीचे लचांड पाठीमार्गे लावण्याइतको प्रकृति सुवारली आहे की नाहीं हें पाहण्याकरितां ही चौकशी आहे, काहीं समजां नाहीं.

घरीं आल्यावर थकल्यामुळे आणि मनांतल्या खळबळीमुळे विनायक-रावाना ताप आला. आता ते झोरीं गलेले आहत. माझेंहि कपाळ दुखत आहे आणि ताप येणार असा रंग आहे. ताप आल्यास एकदोन दिवस पत्र लिहिणार नाहीं.

सरलेलाहि ताप आला असावा असें इदुवहिनीच्या बोलण्यावरून दिसते. पण ती तशीच “काहीं नाहीं, काहीं नाहीं” म्हणत काम करीत असते. अंथरुगावर पडेल तेव्हां समजेत. पग तिचा मी कसा दोष देऊ?

आपला मित्र
नारायण पाठक

— —

[५५] To understand all is to pardon all

पांचबावडी,
१९-१२-३३.

प्रियमित्र भाऊराव काळे यांस नारायणराव पाठक याचे नमस्कार वि. वि.

आज सकाळी मला ओकारी येऊन पित्त पडले, हुड्हुडी भरली आणि मलेरिआचे कपाळ दुखणे वर्गे सर्व प्रकार झाले. विनायकरावां-जवळच अथरून घात लेले आहे. घाम येऊन ताप निघाला आहे आणि आतां थोड वरें वाटत आहे म्हणून (आणि आपल्याला वचन दिलें आहे तें स्मरून) हें पत्र लिहीत आहें.

दुपारचीं जेवणे आल्यावर गप्पागोष्टी बोलत असतां काळोबांनी कृष्णभटादि ब्राह्मण आणि पोलिस लोक यांना (थोड्याशा ग्राम्य भाषेत) दोष दिला. तेव्हां विनायकराव म्हणाले, “कृष्णभट एक वाईट असला

म्हणून सगळे ब्राह्मण वाईट नाहींत. तुम्ही कृष्णभट्टाकडे च पाहतां. पण पांडुरंगशास्त्री अभ्यंकर, नारायणराव काणे यांच्यासारख्या पवित्र ब्राह्मणां-कडे कां पाहत नाहीं? तसेच पोलिसांना तरी कशाला दोष लावावा? त्यांचं शिक्षण, त्यांच्या घरचं वळण, त्यांच्या सोबत्यांचं वर्तन यांचा विचार करा म्हणजे त्याचा फारसा दोष नाहीं असं तुम्हांलाच दिसून येईल.”

“असं पाव्यला लागलों तर मग जगांत कोणालाच दोष आयला नको!” सरला म्हणाली. तेव्हां विनायकराव म्हणाले, “हो, वरोवर आहे तुझं म्हणणं. ‘दु अडरस्टॅन्ड ऑल इज दु पार्डन ऑल’, (‘सगळं ज्याला गम्य झालं तो सगळं क्षम्य समजतो.’) अशी एक म्हण आहे ती ध्यानांत ठेव.”

“म्हणी किती ध्यानांत ठेवल्या तरी वाईट तें केव्हांहि वाईटच” सरला पुनः म्हणाली. तेव्हां ते म्हणाले, “तुला अजून तें समजायचं नाहीं. तुझा दोष नाहीं, तुझा अनुभवच कमी आहे.”

असें त्यांनी म्हटल्यावर बोलणें कांही वेळ यांबले आणि चिंगी, इंदुताई, सरला वगैरे बायका आणि काळोवा व मी वर्तमानपत्रे वाचीत इकडच्या तिंकडच्या गोष्टी बोलत राहिलो. विनायकराव गोष्टी ऐकतच राहिले. त्यांना झोप लागली तेव्हां आम्ही गप्या बंद केल्या. मी थोडीशी डुलकी घेतली आणि बायका घरांत कामाला गेल्या. कळावें.

आपला मित्र
नारायणराव पाठक

[५६] स्वधर्म

पांचबावडी,
२३-१२-३३.

प्रियपतीचे चरणी इंदूचे नमस्कार वि. वि.

इतके दिवस आम्ही बायका गुण्यागोविंदानें वागलों, पण आज आमच्या स्वभावाप्रमाणे (किंवा माझ्याच दोषामुळे) पुनः थोडीशी तेढ

उत्पन्न झाली आहे. निमित्त एवढेंच कीं, मी चिंगीनें सैंपाकांत फार ढवळाढवळ करू नये, ती ओगळ दिसते, ती पदार्थ बिघडवते असं सरला-वन्संजवळ म्हणाल्ये. त्या म्हणाल्या कीं, “तिला आपण असं सागितलं तर तें ‘त्यांना’ पसंत पडणार नाहीं आणि रागावून डोकं संतापून घेतील आणि मला बोलतील.” मीं म्हटलं कीं, “चिंगीचा मी विटाळ मानीत नाहीं, पण कांहीं म्हटलं तरी पूर्वसंस्कारामुळे मला ती ओगळ दिसते, तिनें सैंपाकाला हात लावू नये, वाहेरचं काम करावं. यांत रागवायला काय झालं?” वन्सं म्हणाल्या कीं, “मीं आपलं त्यांचं मत सांगितल. तुम्हाला योग्य वाटेल तें तुम्ही करा. मी कांहीं तिला अमुक कर आणि तमुक करू नको असं सांगणार नाहीं.” वन्संचं हें म्हणणं सरळ होतं, पण मला तें लागलं.” त्यांच्यावरचा माझा राग चिंगीवर निघाला. आणि तिला मी, तूं हात धूत नाहींस, स्वच्छ नसतेस वगैरे कांहीं लागून बोलल्ये. त्यामुळे तीहि माझ्यावर रागावलेली आहे. माझा दोष मला दिसतो, पण माझ्या स्वभावाला औषध काय? लवकरच दोर्धीची समजूत घालत्ये.

आज नारायणराव पाठक शेजारच्या पाठघर नांवाच्या गांवी गेले आहेत. तेथें कोणी इनामदार आहेत त्यांचेकडे कांहीं जुने कागदपत्र भिळण्याचा संभव आहे असें कल्लें मात्र, लगेच स्वारी काल अंगांत ताप होता वगैरे सगळ्या गोष्टी विसरून, चालत त्या गांवी गेली. उच्चां परत येतील असें वाटते.

आज दुपारची सविस्तर हकीकत नारायणराव पाठक लिहितात तशी लिहिण्याचा प्रयत्न करत्यें, पण तो साधेल असें वाटत नाहीं.

पोलिसांकडून पुनः एक मनुष्य साध्या डेसमध्येच आला होता. त्यानें माझी, चिंगीची, नारायणराव पाठकांची घेगैरे अरेरावीनें आणि उर्मट-पणानें प्रश्न विचारून चौकशी केली. विनायकराव रागानें भडकणार होते, पण त्यांनीं विवेक करून राग गिंळला. तो गेल्यावर एवढंच म्हणाले कीं, “विचारे अज्ञान आहेत, त्यांच्यावर रागावण्यापेक्षां त्याची कींव करावी झालं.” पोटांत मात्र त्यांच्या राग ढवळाढवळ करीत असावा!

दुपारीं चहा घेतांना विनायकरावांनी काळोबा बोरवणकराशीं बोलतांना

जे कांहीं विचार सांगितले ते मला चांगले सांगतां येणार नाहींत, पण ते फार उच्च होते आणि ऐकतांना फार मौज वाटली. आपला समाज विघडला आहे, जगाची सामाजिक घटनाच चुकीची झालेली आहे म्हणून मनुष्याला आपली सर्वांगीण उन्नति करून घेतां येत नाहीं, असा त्यांच्या म्हणण्याचा रोख होता. मनुष्यामध्ये हरत-हेच्या वासना, सहज-प्रेरणा, आवडी-निवडी, आकंक्षा वगैरे आहेत, पण समाजरचनेमुळे सगळ्यांची यथायोग्य एकवाक्यता होत नाहीं, एखाद दुसऱ्या अंगालाच भलतेंच महत्त्व येऊन स्वभाव “एकारतो आणि बेढब होतो” असें ते म्हणाले. मनुष्याला सगळे कांहीं पाहिजे आहे. त्याला नीति पाहिजे, कलाहि पाहिजे, द्रव्य पाहिजे, मानसन्मानहि पाहिजे. स्वार्थीपणा त्यांच्यांत आहे, परोपकारबुद्धिहि आहे. भोग पाहिजे, त्यागहि पाहिजे. तात्पर्य, मनुष्याचे कोणत्याहि एका गोष्टीनिं पूर्ण समाधान व्हावयाचे नाहीं. त्याला द्रव्य पाहिजे, अधिकार पाहिजे, बायकोचे सुख पाहिजे, मुलेबाळे पाहिजेत; आणि ज्ञान, देशमत्ति, कलोपासना वगैरेहि पाहिजेत. या सगळ्या वासनांची तृप्ति होणें सध्यांच्या समाजांत शक्य नाहीं, म्हणून त्याला कांहीं वासनांची लपवा-छपवी करावी लागते, कांहींची मुस्कटदाबी करावी लागते, कांहीं दाबून-दडपून ठेवाब्या लागतात आणि कांहीं वासना माराब्या लागतात. पण वासना कधींच पुरत्या मरत नाहींत. त्यांची फार तर मुस्कटदाबी आपण करू शकू, आणि पोटांत त्यांना कोऱ्हन ठेवू. पण वेताच्या पेटाऱ्यांत ठेवलेल्या सापाप्रमाणे संघि सांपडतांच या वासना फणा बाहेर काढतात! जगांतलीं दुःखे कांहीं वासना (-वाईट तशा चांगल्या वासना-) दाबाब्या किंवा वाश्वतः तरी माराब्या लागल्यामुळे उत्पन्न झालीं आहेत. समाजघटना सुधारल्याशिवाय वासनांची मुस्कट-दाबी, चेपाचेपी, लपवाछपवी, चॅंगराचेंगरी थांवावयाची नाही आणि पूर्ण सुख कधीं मिळावयाचं नाहीं. तोंपर्यंत कोणी केवळ नीतीचे उपासक, कोणी केवळ कलेचे उपासक, कोणी त्याग करणारे, कोणी भोग उप-भोगणारे, कोणी ज्ञानाच्या पाठीमागें, कोणी द्रव्याच्या पाठीमागें; कोणी राजकारणी, कोणी समाजसुधारक, कोणी सीतासावित्रीचीं स्तुतिस्तोऱ्ये जपणारे तर कोणी घटस्फोट आणि कंत्राटी लऱ्य मागणारे;—असे एकांगी, एका-

रलेले, बेढव, विद्रूप, असमाधानी, दुःखीकष्टी लोक दिसावयाचे ! अशा स्थितींत ज्याने त्याने आपल्या शरीरप्रकृतीला मानवेल, मनःप्रकृतीला आवडेल, आर्थिक परिस्थितीला जुळेल, भावनांना रुचेल, मताला पटेल, असा एखादा मार्ग स्वीकारावा आणि तोच आपला ‘स्व धर्म’ मानून त्यांत रममाण व्हावें आपला हा ‘स्व धर्म’ इतरानाहि ‘स्व-धर्म’ वाटलाच पाहिजे, असा आग्रह धरण्यांत अर्थ नाहीं. प्रत्येक जग आपा-आपला ‘स्व-धर्म’ आचरूं लागला आणि इतरांच्या स्ववर्मोत ढवळा-ढवळ करण्याचे किंवा त्याची निंदा-नालस्ती करण्याचे टाळू लागला तर जगांतलीं निष्पाहून अधिक भांडणे कमी होतील, असें त्यांनी शेवटीं सागितले.

काळोंबा बोरवणकरांनी व आम्ही मधून मधून विचारलेला प्रश्नांची उत्तरे देतांना त्यांनी हें मगळं सांगितलं, पण मला सारांश जो आठवळा तो (आपणांला सगळ्या गोष्टी कळाव्याशा वाटतात म्हणून) कळविला आहे.

आमचं हें अशा प्रकारचं बोलणं संपत आलं तेव्हां फौजदारसाहेबां कळून पुनः एकदां एक शिपाई आला आणि विनायकरावाना गाडींत घालून चौकीवर तावडतोव घेऊन या असें सांगून गेला. विनायकराव मनांत चरफडले, पण गाडी करवून चौकीवर गेले आणि आले ते अंगांत चांगला ताप भरलेला. आतां ताप उतरला आहे. पोलिसांकडच्या या खेळांनी दुखणे उलटते कीं काय अशी भीति वाटते. कळावें.

आपली पत्नी
इन्दु काळे

[५७] आशालतेचे उन्मूलन

साखरपै

४-१-३४.

प्रियमित्र भाऊराव काळे यांक नारायण पाठक, हळीं-मुक्कम साखरपै, याचा सा. न. वि. वि.

विनायकरावांची प्रकृति अलीकडे आठदहा दिवस चांगली सुधारूं

लागली आहे, जपलें पाहिजे पण काळजी करण्याचं कारण नाहीं, हें मीं पांचबाबडीहून मारंग कळविलें आहेच. प्रकृति वरीच सुधारली आहे, काळजी करूं नये. मी येथे साखरण्यास पेण्याचं कारण असें :—

मला चार दिवसांपूर्वी काशी ढवळे हिच्या आईचे पत्र आलें कीं, सवडीनुसार भेटून जावें. आजाराचा उल्लेख नव्हता, व अलीकडे तेचो प्रकृति सुधारत चालल्यानें मीं ऐकलें होतें, म्हणून तिनें कशाला मुद्दाम बोलाविलें असा प्रश्न पडला. लग्नाविषयींचा अखेरना प्रयत्न करून पाहावा असें तर तिला वाटत नाहींना, अशी शंका आली व तीच खरी असावी असें विनायकरावांनाहि वाटले. विनायकरावांनीच पत्र लिहून भेटीचा हा योग जुळवून आणला असावा असा मीं अंदाज केला. त्यांची प्रकृति वरी होती म्हणून मीं तिकडे जाण्याकरितां निघालो. जातांना विनायकरावांनी सांगितले कीं, “आतां तिला आपल मन सांगून टाक. मी आजारी आहें, म्हणून तिला तूं प्रेमाच पत्र लिहण्यास काळूं केलेस, पण आता जात आहेस तर मित्र मृत्युशय्येवर असताना असल्या गोष्टी कशा बोलाव्यात असले विचार येऊं देऊं नकोस.” मींहि तसाच बेत केला होता. आणि पुढील मनोराज्ये करीत होतों. मधून मधून ती अत्यवस्थ आहे कीं काय अशी भीति वाटे, पण ही भीति फार वेळ टिकत नसे. पुनः मनोराज्ये सुरु होत !

साखरपै जवळ जवळ येत चालूं व उजाडण्याचा सुमार झाला तेव्हां मीं बैलगाडींतून उतरून चालूं लागलों. मनात विचार आला कीं, आपल्या नीरस कष्टमय आयुष्याचीहि रात्र सरली व आनंदमय संसाराचा सूर्योदय लवकर होणार ! पूर्व दिशेचं मुख किंचित् लालसर झाले होतें व सभोंवार अंधार होता. तो पाहून मनात म्हटले कीं, सुमुखी काशी ढवळे काळी चंद्रकळा नेसून आपले स्वागत करण्यास आली तर तीहि अशीच दिसेल ! गाईचीं गोजिरवाणीं वासरे पाहून आपणांस मुले होऊन गाईच्या वात्सल्यमुखाचा आपणास कधीं अनुभव येईल काय, अशी कल्पना मनांत आली. पक्ष्यांचा किळबिलाट ऐकून पुढेंमारं घरां तल्या मुलांवाळांचा गोगाट असाच आल्हाददायक होईल काय असा विचार मनांत डोकावला. वान्याची झुक्क आली तेव्हां क्षणभर भास

झाला की, वारादेखील सहानुभूतीने काशी ढवळेकडे जाण्यास आपणास प्रोत्साहन देत आहे. फुलांचा सुवास आगामी सुखाची नुसती चुणूक दाखवीत आहे असा भ्रम झाला. पण रस्त्याच्या वाजूच्या एका खडुयांत पाय थोडासा मुरगळला आणि कांटा बोंचला, तेव्हा लगेच शुद्धीवर आलो !

मनात अशा तऱ्हेचे अनेकविध सुखदुःखात्मक विचार घोळत असतां मी काशी ढवळे हिच्या घरी गेलों व ओटीवर बसलों, तेव्हांच मला खरा प्रकार अजमावतां आला. कारण, कोठून, केव्हां निवालांत वैरे मासुली प्रश्न विचारण्यापलीकडे कोणीच कांहीं माझ्याशीं बोलेना. पाय धुण्यास पाणी आणून ठेविले होतें त्याने पाय धुऊन “आतां उकडत आहे, अंघोळ करून येतों” असे मीं वरांत प्रवेश मिळावा म्हणून म्हटले. अंघोळ करण्याकरितां मागील दारीं जाऊ लागलों तेव्हां काशीची आई रडत असलेली दिसली. मीं कशीवशी अंघोळ केली, आणि कोंकणच्या पद्धतीला अनुसरून चार आचमने घेऊन गंध लावले. तरी देखील कोणी कांहीं थांग लागू देईना ! प्रत्येक जण कांहींतरी क्षुळक गोष्टीबद्दल बोले. चहा-पाणी झाल्यावर मला काशीचे आईने “काशी आजारी आहे, तिच्याकडे चला पाहिजे तर,” असें म्हटले आणि मी अर्थात् उकंठेने तिच्या पाठोपाठ चालू लागलों. काशी अंथरुणावर पडून माझी जणुं कांहीं वाटच्च पाहत होती असें तिच्या चर्येवरून दिसले. तिच्या आईने तिच्या पाठोपाठ आलेल्या मुलाना बाहेर जाण्यास सांगितले आणि ती आपणाहि कांहींतरी निमित्त करून सैपाकघराकडे गेली. मी काशीजवळ गेलों व हात धरून ताप कितपत आहे हें पाहिले, आणि डॉकटर कोण आहे, किती दिवस ताप येत आहे, वैरे आजाराबद्दलच्या इकडच्या तिकडच्या मासुली चौकश्या दोनतीन मिनिटे केल्या. नंतर कांपत कांपत म्हटले, “माझे मन आतां बदलले आहें. मी लग्नाला तयार आहें.” “आतां काय उपयोग ?” ती म्हणाली. “कां, उपयोग कां नाहीं ? तूं बरी होशील लवकर.” असें मीं म्हटले, पण मी खोटे बोलत आहें असे माझे मलाच वाटले. कारण ती जरी चागले बोलत होती तरी तिच्या चेहऱ्यावर अर्धवट प्रेतकळा आली होती हें मला स्पष्ट दिसत होतें. “मला क्षमा कर” असें मीं म्हटल्यावर

तिला आणि मला दोघानाहि रडू कोसळले. योडकयाच अवधींत शोकाचा आवेग आवरून ती म्हणाली, “आपण केलेत तेच योथ केलेत. ध्येयापुढे प्रेमाची मातब्यरी नसावी. आपण असे ध्येयनिष्ठ आहांत म्हणूनच माझी प्रेमाची एकनिष्ठता कायम राहिली.” पुढे आम्ही असेच कांहींतरी बोलत राहिलो. त्यांतली एकदोन वाक्ये सांगतो. कारण ती कानांत घुमत आहेत. ती अशी:—“पण बायका ध्येयाच्या आड येतील असे तुम्ही मानतां कोणत्या आधारावर ? सरलावहिनी ध्येयाच्या आड आल्या का ? ”

माझ्या येण्याने काशीची प्रकृति तीनचार दिवसांत चांगली सुधारू लागली. तिच्या आईला हें पाहून फार आनंद झाला. माझे मतान्तर आलो त्या दिवशीच तिला काशीकडून कळले होते, म्हणून तिला माझे-बद्दल आपलेपणा वाटू लागला आणि आमच्या आशांना पालवी येऊ लागली. परंतु..... दोन दिवसांनंतरच आशावृक्ष जळून गेले.असो. मी लवकरच पांचबाबडीला जाईन. विनायकरावांना ही गोष्ट न सागण्याच्या मी प्रयत्न करीन; पण माझ्या चेहेन्यावरून ते सर्व ओळखतील असे वाटते. त्यांना माझ्यापेक्षांहि वाईट वाटेल ! तिकडे गेल्यावर पत्र पाठवीनच.

नारायण पाठक.

[५८] पत्रांतले पत्र

पांचबाबडी,
१-७-३४.

प्रियमित्र भाऊराव काळे यांस नारायण पाठक, हर्षी मुक्काम पांचबाबडी याचे नमस्कार वि. वि.

मी येथें आल्यावर माझ्या चेहेन्यावरून आणि मी लपवूं पाहत असलेल्या अश्रुविन्दूवरून विनायकरावांनी साखरप्याची बहुतेक सगळी हकीकत ताडलीच. हळूहळू त्याना एकंदर सविस्तर हकीकत सांगितल्या-

शिवाय मला राहवेना. त्याचे प्रश्नच असे असत आणि विचारण्याची रीतच अशी असे कीं, अगदीं क्षुलक देखील गोष्ट मला त्यांच्यापासून लपवितां आली नाहीं. सुदैवानें त्या दिवशीं तरी वाईट परिणाम काहीं झाला नाहीं.

आज मी सामान आणण्याकरितां वाजारांत गेलो होतों. वायकामंडळी सैंपाकघरांत होती. आशा वेळीं पोस्टमननें विनायकरावांना एक पत्र आणून दिले. त्यांनी तें पत्र वाचून पाहिले आणि “इंदुवहिनी, इंदुवहिनी, इकडे या, आनंदाची गोष्ट आहे” असें मोळ्यानें बोलत ते सैंपाकघरांत घाईधाईनें गेले. मानसिक कारणांमुळे म्हणा किंवा हे शारीरिक श्रम देखील सोसले नाहींत म्हणून म्हणा, त्यांना लगेच घेरी आली. लवकरच ते सावध झाले. आतां ते चांगले बोलत आहेत, आणि आपल्या आत-तायीपणाच्या वर्तनाला दोप देत आहेत.

पत्र पुढे दिल्याप्रमाणे होतें:—

पश्चात्ताप व पापक्षालन

रा. रा. विनायकराव भोळे यांम बिन्दुमाधव म्हस्कर याचा नमस्कार
वि. वि.

मी करू नये तें पाप करण्यास प्रवृत्त झालों. आतां मला इतका पश्चात्ताप झाला आहे कीं, मीं यिष घातलेला एक पेढा खाल्ला आहे. हें पत्र मी पहाटेस उठून शांतपणे लिहीत आहें. लिहून झाल्यावर एका घट-केने देवळांत हक्कूच पळून जाईन व देवाला शरण जाऊन त्याचे चरणीं प्राण अर्पण करीन.

मी मूळचा वाईट नबहतो. माझे वडील सच्छील असे हरदास होते. त्याचेपासून मी गाणेवजावणे, सभाधीटपणा, हजरजवाबीपणा, वगैरे शिकलों. शील मात्र घेण्याचे विसरलों. लहानपणीच मला वाईट संगत लाघवंली आणि बायकांना कांहींएक चारिंय नसतें वगैरे कुकल्पना स्थेड्यांतल्या लोकांपासून मीं उचलल्या. जरा मोठा झाल्यावर मला दोन-चारदां नायकीर्णीशीं वगैरे संबंध येऊन स्वानुभवहि असाच आला आणि म्हणून सौ. इंदुवाई काळे या देखील अशाच असतील असें वाटले.

प्रयत्न करून एकदां अपयश आले तरी पुनः कसून प्रयत्न केल्यास तिच्या वाब्रतींत देखील यश येईल असें वाढू लागले. माझा कोणी संशय घेऊ नये म्हणून नारायणराव पाठकाशीं व आपल्याशीहि त्यांचा संबंध आहे अशा अर्थाचीं निनांवीं पत्रे मीं पाठवलीं. पण तुम्हां दोधांचा संशय कोणीच घेईना. इंदुताईचं मन वलविण्याचे संभावितपणाचे अप्रत्यक्ष प्रयत्न पुष्कळ करून पाहिले तरी यश येण्याचं चिन्ह दिसेना, म्हणून कपटहरण करण्यारचं योजले. माझ्यावर संशय घेऊ नये म्हणून नारायणराव पाठ कांनीं तिला पळवून नेली अशी खोटी तार तुमचेकडे पाठविली. इंदुताईना एक लोणकढी थाप देऊन मोठारीं घालून साताञ्याकडे मोठार भरधांव फेंकण्यास सायीदार असलेल्या डायव्हरला सांगितले. वाटेंत तिच्याशी लघलपणा करण्याचा प्रयत्न केला, पण थोवाड फुटल्यामुळे निराशा झाली व ही व्याद वाटेंत सोडून आपण फरारी व्हावें असा वेत केला. नारायणराव पाठक आवेवाडी या गांवीं शिलालेखाचे संशोधन करण्यास नेले आहेत हें त्यांच्याशीं झालेल्या संभाषणावरून मला ठाऊक होते; व इंदुताईशीं बस्तान न जुळल्यास मोठार तेथें नेऊन इंदुताईना तेथें सोडावें व आपण फरारी व्हावें अशी अगोदरपासूनच योजना केली होती. सुदैवानें ते तेथें भेटले. इंदुताईना तेथें सोडून मीं मोठार पुनः पुण्याकडे वलविली व पुण्यास एक महिना राहिलो. पुढे अनेक ठिकाणीं दडून राहत होतो. दडून राहण्याचा अखेर कंठाळा आला. पैसे संपले. स्नेही म्हणविणाञ्याकडून अपमान होऊ लागले. पोलिसांच्या ताब्यांत जाण्याची भीति वाढू लागली. माझे हाल कुत्रा खाईना. मनहि पश्चात्तापदग्ध होऊ लागले. वेड लागण्याची पाळी आली. अखेर मनाचा निश्चय केला कीं, तृरुंगांत जाऊन मरेतों काम करीत वसण्यापेक्षां विष खाऊन जीव बावा. त्याप्रमाणे मीं आज एका पेढ्यांत विष घालून ठेवले होतें तो पेढा खाल्ला. एक तासानें त्याचा अंमल सुरु होईल. तेवढथा अवधीत हें पत्र संपवून तें पोष्टांत टाकतों. पहाटेचा एक वाजून गेला आहे तेव्हां काळोखांत मला कोणी ओळखू शकणार नाहीं. पत्र टाकून झाल्यावर वाटेंत कोणी भेटणार नाहीं व भेटल्यास देवळांत जाऊन लहानपणी माझे वडील ज्या देवासमोर कीर्तनें करीत असत त्या देवावर माझी विशेष श्रद्धा आहे

म्हणून त्याच्या चरणाजवळ जाईन, व पूज्यतम वडिलांचे स्मरण करून व त्यांची क्षमा मागून मी आपले प्राण सोडीन.

शेवटी तुम्हांला एक गोष्ट सांगावयाची आहे. ती तुम्ही भाऊराव काळे यांना सांगावी. इंदुबाई या अत्यंत शुद्ध अंतःकरणाच्या आहेत. त्याचे शीलाबद्दल कांहीहि संशय घेऊ नये. खोटे योलून मला आतां कांहीएक मिळवावयाचे नाहीं. पश्चात्तापदग्ध होऊन मुत्युला कवटाळणा-न्याचे आणि आपल्या पापांचे क्षालन करून पाहाणान्याचे है शब्द आहेत, त्यांवर निःशंक विश्वास ठेवावा.

आंचेवाडी }
५-१-३४ }

बिन्दुमाधव म्हस्कर

सदर पत्र तुमच्या हृषीने फार महत्त्वाचे आहे म्हणून अक्षरणः नक्ल करून, रुजू करून घेऊन, पाठविली आहे. अस्सल पत्र पोषात कदाचित् गहाळ होईल म्हणून ठेवले आहे. तें पुण्यास स्वाधीन करीन. कळविं.

नारायण पाठक्र

[५९] अंतर्मनाची खळबळ, धडपड, बडबड

पांचबावडी,

१२-१-३४.

प्रियमित्र भाऊराव काळे यांस सा. न. वि. वि.

आज जरा विनायकरावांच्या बाबतींत चिंताजनक वातमी लिहावयाची आहे. किंवा आतां चिंता करण्याचे कारणच नाहीं, असेंच म्हणावें झाले ! सविस्तर हकीकत अशी :—

मी बाहेर सचित बसलो असतां “विनायकराव तुम्हांला योलावीत आहेत” असें मला कोर्णीसं सांगितले. मी आंत त्यांच्यापाशी गेलो आणि तोंड पुढे करून हाताच्या चिन्हानें आणि तोंडानें “काय पाहिजे” म्हणून विचारले. ते म्हणाले, “नारायणराव, तुमचा अज्ञेयवाद खोदा.

मी ब्रह्मार्थी तादात्म्य पावलो आहें. एकजीव झालो आहें; समरस झालो आहें.” हा वायूना झटका आहे हे मीं ओळखले आणि म्हटले “बरं, उद्या वोळं आपण. आता पडा.” “नाहीं, नाहीं, पडायचं काय म्हणून? मी ब्रह्मप्रवाहावरोवर हंसासारखा वाहत आहें, सतारीच्या तारांप्रमाणे सुष्टुच्या ताराशीं माझ्या ध्वनीचा मिलाफ झाला आहे.” “बरं, बरं. सगळं चांगलं आहे. पण आता निजा.” मी कठोर आवाजाने म्हटले.

“मी तुमचं ऐकणार नाहीं. मला वायु झाला आहे असं तुम्हांला वाटतं. सरलेने सागितळं तर मी निजेन.” असं म्हणून त्यांनी सरलेकडे पाहिले आणि ती त्याचेजवळ जाऊन “निजावं आतां जरा. झोप आली म्हणजे बरं वाटेल” असे म्हणाली, तेव्हा त्यांना काव्याचा क्षणभर झटका आला आणि ते बडवडू लागले.

“सरला असे सरला। ऐशी पत्नी विरला ॥

सरला माझो माता। सरला माझा पिता ॥

सरला माझा गुरु। सरला माझा—

यमक आठवत नाहीं, काय करावं! आतांर्यंत कवीं काव्य केलं नाहीं, आतां कुठल येणार?”

“आता अगदीं गप्प बसावं” सरला आतां कठोर आवाजाने म्हणाली. त्यावरोवर स्वारी एकदम थांबली. क्षणाधीत पुन्हा बडवडू लागले—“मैनं सर्वार्थसाधनम्। आतां अगदीं गप्प बसतो. बोलायचं आहे काय? आणि योलणार कसं? यतो वाचो निवर्तन्ते.....”

—अशी आणि याहून विलक्षण आणि विसंगत बडवड काहीं वेळ झाल्यावर थकवा येऊन विनायकराव निजले. आम्ही तेथेच बसून राहिलो होतों. घटकाभराने त्यांनी सरलेला खुणेने जवळ बोलाविले आणि तिच्या कानात खोल आवाजाने “मुलीकरितां-मोफत-शाळा-काढ—” असं कायसंसं पुटपुटले आणि पांचएक मिनिटे गुर्गीतली घशाची घरवर चाळून एकदोन उचक्या येऊन जें व्हायचं तें झालं!

[६०] देशभक्त मेला, शाळेला सुटी

पुणे,

१६—१—३४.

प्रियमित्र भाऊराव काळे, मुक्काम सुरत, यास नारायणराव पाठक, हळीं
मुक्काम पुणे, याचा नमस्कार वि. वि.

जरुरीच्या कामाकरितां आपण सुरतेस गेल्याचे येथें आल्यावर कल्ले,
म्हणून आपला तेथला पत्ता विचारून घेऊन त्या पत्त्यावर पत्र धाडीत आहे.
आता पांचवाढी येथील शेवटल्या दिवसाचीच हक्कीकत राहिली आहे !

सरलेने तिसऱ्या दिवशीच कागदपत्र भाडीकुंडी यांची आवराआवर
धीरोदात्तपणे केली आणि उचां पहांटे ५ वाजतां निवणाऱ्या मोटार-
लॉरीने पुण्यास जाण्याचा आपला निश्चय झाल्याचे सागितले. रदबदली
दाखल वोलण्याला त्यांनी अवकाशच काही ठेवला नाही, इतका त्याचा
आवाज निर्धाराचा होता. ‘एका स्पेशल मोटारीने आपण सर्व जग जाऊ’
अशी उपसूचना मात्र आम्ही करू शकलो आणि सरलावाईर्नीं ती
मान्य केली.

डॉकटर-वैद्य, औपध-पाणी, दघवाला, वाणी वगरेचे बिल आपण
देऊन ठेविलेल्या पैशातून देऊन टाकले होतें तेव्हां मागें काहीं ओढ
नव्हती आणि आम्ही पहाटेस ४-५॥ वाजतां स्पेशल मोटार आली तीत
५ वाजतां बसलो. जातांना कोणाच्या तांडून काहींहि शब्द निघत नव्हता;
निघाला असता तरी मोटारीच्या आवाजामुळे तो स्पष्टपणे ऐकू आला
नसता. पेट्रोलची का कसलीझी घाण येतच होती आणि प्रत्येकाचीं मने तर
दुःखमग्र. शिवाय प्रत्येकाला काहींतरी बोलावें अशी इच्छा जरी होती
तरी अशा वेळीं भलताच शब्द तांडून जाऊ नये म्हणून प्रत्येक जण
ओंठावर. आलेले शब्द गिळीत होता. “आज फार थंडी नाही”
“मोटार फार जोरांत चालली आहे.” यापलीकडे कोणी काहीं बोललेच
नाही. सृष्टीला आमच्या दुःखाची किंवा संकोचाची जाणीप होती असें
दिसले नाही; कारण कोवड्यांचे आरवणे, कावळ्यांची कावकाव, कुच्यांचे
भंकणे, पूर्वासारखेच चालले होतें. आभाळांत आज ढग काहीं अधिक

आले नाहीत, सूर्य वेळच्यावेळी उगवला, उजेड नेहमीसारखाच क्षणाक्षणाला अधिक अधिक सप्त होऊ लागला, उण्णता रोजच्याप्रमाणेच हक्कहक्क वाढू लागली आणि विनायकराव भोळयासारखा महात्मा मृत्युवश झाला याची जणु कांहीं दखलगिरीच नाहीं अशा भावनेने गाढवै, गुरेंदोरें, बैलगाडीवाले, मोटारवाले, भाजीविक्ये, दूधविक्ये वर्गेरे लोकाचे व्यवहार चालू झाले. आठ वाजण्याच्या सुमारास आम्ही पिपळगांवला आलों आणि मोटारवाल्याने एका चहाकॉफीच्या ब्राह्मणी दुकानासमोर गाडी थांबविली आणि तो दुकानांत शिरला. चहा पिण्याची सगळ्यांना इच्छा उत्पन्न झाली, पण संकोचामुळे कोणी काहीं वोलेना. मी धीर करून जणु काहीं हवेंतच म्हटले, “कोणाला चहा व्यायचा आहे कां? पण कोणीच काहीं योलेना. अखेर मी निलाजन्या मोणसाचें सोंग आणून म्हटले कीं, “मला थकल्यासारख झाल आहे. मी चहा पितों बाबा. तरी देखील कोणी काहीं मोटारीतून उठेना. तेव्हा सरलेनेच चाणाक्षपणे सगळी परिस्थिति ओळखन निश्चयाच्या स्वरानें म्हटले, “नारायणराव, मला पण पाहिजे चहा. तुम्ही आणि मी पिंया.” असें म्हणून ती खरोखरीच उठली आणि मोटारीतून उतरून दुकानांत जाऊ लागली. तिच्या पाठोपाठ दुसरी मंडळीहि गेली. दुकानांत चहा घेणार इतक्यांत तिच्या भनांत कल्पना आली असावी कीं, आपण या आसपासच्या खेड्यांत कांहीं जणांना तरी अस्पृश्यासारखे वाटतों, तेव्हां दुकानांत शिरलों असतां अपमान व्हायचा आणि इतरांना चहा मिळावयाचा नाहीं. हा विचार आल्यावरोबर ती लगेच मोटारींत चढली आणि तेथेंच तोंड धुण्याकरितां पाणी मागून घेतले आणि चहाचा घेटच घेतला; कारण बशीतिला चहा निवाला होता या निमित्तानें, त्यांनी बशीतिला चहा फेकून दिला आणि कपांतल्या चहाचा घोट घेतला असेल नसेल तोंच हुंदका येऊन सगळा चहा मोटारींत सांडला! हें मीच तेवढें पाहिले, इतरांना दुकानांत गेल्यामुळे हा प्रकार दिसला नाहीं. हा प्रकार पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतहि अश्रु आले, पण दुकानांत गेलेली मंडळी बोलावू लागली तेव्हां मन घट करून मीहि दुकानांत गेलों आणि आर्धीच वेचव आणि कडवट असलेला चहा कडू तोंड करून घेतला.

मोटारीत येऊन बसल्यावर त्या गांवी एका देशभक्तानें चालविलेल्या एका राष्ट्रीय शाळंतल्या प्राथमिक वर्गांतर्लीं गांधीटोपी घातलेली लहान मुले दिसलीं. तीं शाळंतून परत येत असावीत; कारण “ए गोप्या, शाळेकडे कशाला चाललास? आज शाळेला सुटी आहे” असे त्यांकीं एक जण म्हणाला. “कसली रे सुटी?” असे गोप्याने विचारल्यावर “कुणी काळे का भोळे देशभक्त मेला अशी बातमी आली आहे. अरे आज सुटी आहे, चल विटी-दांडू खेळ या.” असे तो म्हणाला आणि गोप्याला घराकडे ओढूं लागला.

मोटारीत बसलेले जे आम्ही त्यांना हा संवाद ऐकून काय वाटले असेल? आणि सरलेला काय वाटले असेल? कोण कसें सांगणार? तिने पदरानें तोड झाकून घेतले आणि आंतल्या आंत ती हुंदके देऊं लागली एवढे मात्र मला ठाऊक आहे.

पुढील प्रवासांत विशेष कांहीं घडले नाहीं

आम्ही पुण्यास घरीं बेळेवर पोंचलो. नेथें आप्पांची गांठ पडल्यावर त्यांना आणि सरलेला, इंदूताईना, मला आणि इतरना काय झालं असेल हें विस्तारानें मी सांगत नाही. पहिल्यानें जो आकात झाला तो ओसरल्यावर शोक गिळून टाकण्याचा सगळ्यांचा धीराचा प्रयत्न चालला असतां देखील जे दुःखावेग, जे मुळुमुळु रडणे, जे ढोळे पुसणे, जो दुसऱ्याच्या समाधानाचा अश्रयुक्त प्रयत्न, जो ओढूनताणून केलेला वेदान्तोपदेश झाला, त्याचे वर्णन करणे माझ्या शक्तीच्या पलीकडचे आहे आणि स्वभावाच्या विरुद्धहि आहे.

आप्पांची कंबरच खचलेली आहे. म्हातारणी हा फारच मोठा आघात झाला. त्यांतून निभावून जाणे कठीण दिसते.

सरलेनै वाश्यातः तरी शोक गिळलेला दिसतो. ती घरांतले काम करूं लागली आहे आणि लोकांनाच उपदेशाच्या गोष्टी सांगू. पहाते. पण आंतले दुःख कसें लपणार? आणि हे प्रयत्न कितीसे सफल होणार!

“माझ्यावदल शोक करूं नका; मी दिक्षकीण होऊन जनसेवेचे त्यांचे

ब्रत पुढें चालवीन” असें मधून मधून सरला डोळे पुशीत आणि हुंदके देत म्हणत होती. पण या बोलण्याला आज विशेष महत्त्व देण्याचे कारण नाहीं. त्यांच्या मनाची ठेवण मात्र यावरून चांगली दिसून येते. कलावें.

आपला
नारायण पाठक

[६१]

पुणे,
३१-१-३४.

मित्रवर्य नारायणराव पाठक यांस भाऊ काळे याचा साष्टांग नमस्कार वि. वि.

पहिल्या प्रथम मला आज अशी एक गोष्ट लिहावयाची आहे कीं, एकंदर परिस्थितीचा आमच्या सौभाग्यवतीवर असा कांहीं परिणाम झाला आहे कीं, ती माझ्याशीं फारच नम्रतेने वागते, आणि माझे मन लहानशा बाबतींतहि दुखवूँ इच्छीत नाहीं. आपांची सेवा करण्यांत आणि त्यांच्या हरतन्हेच्या खस्ता खाण्यांत तिला आनंदच वाटतो ! सरले-बदल तर तिला बहिणीप्रमाणेच प्रेम वाटूऱ्या लागले आहे. आपल्या कला-नैपुण्याचा उपयोग इतरांना व्हावा म्हणून ती येथील एका शिक्षणसंस्थेत गायन-शिक्षिकेचे काम स्वयंसेविका म्हणून करूऱ्या लागली आहे. सौ. बदलची माझी वृत्ति निवळली होतीच. पण मनांत थोडेंसे जे शाल्य होतें ते बिन्दुमाधव म्हस्करांच्या आत्मकथनपर पत्राने पार निघून गेले. आतां आमचीं मने अत्यंत शुद्ध झालीं आहेत. दुःखांत सुख एवढेंच.

सरलेला ‘तू इथेंच राहून जनसेवा कर’ असें मी आणि सौभाग्यवतीने परोपरीने आग्रहपूर्वक सांगितले, पण ती पांचवावडीसच पुनः जाऊन पतीचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य चालू ठेवणार आहे. विनायक-रावांच्या पुण्यस्मरणार्थ मी व सौभाग्यवती यांनी तिच्या स्वधीत २५०००

रुपये केले आहेत, व पांचवावडीस ‘विनायक-समाज-सेवा-संस्था’ काढण्यास तिळा सागितले आहे. तेथें गुंडांपासून उपद्रव होऊ नये म्हणून संस्थेच्या मालकीची एक शाळेकरितां इमारत व एक राहण्याकरितां घर मी वांधून देणार आहें. तिच्यावरोवर दोन पोक्त अशा टेन्ड बाया, एक गोपाळाराव देवधर यांनी शिफारस केलेली आणि एक प्रो. अण्णासाहेब कर्व यांनी शिफारस केलेली, अशा जाणार आहेत. शिवाय एक टेन्ड मिडवाइफ, देवधरांच्या संस्थेकडून मिळेल असें वाटतें. त्यांची सोवत आणि संगति सरलेला फायदेशीर होईल. तिच्यावरोवर एक १० वर्षांची मुलगी अगदी अनाथ असलेली जाणार आहे. चिंगीहि कांहां दिवस जाऊन राहणार आहे.

सरलेची एकंदर वृत्ति आणि तिची कर्तृत्वशक्ति पाहून आनंद होतो. लौकिकदृष्ट्या पाहिले तर तिचे जीवित दुःखमयच गेले व पुढेहि तें तसेच राहणार आहे. पण लौकिकदृष्टीहून उच्चता अशी एक दृष्टि आहे. लौकिकदृष्ट्या ध्येयें म्हणजे दुःखें; पण या दुःखांतच उच्च व सात्त्विक आनंद भरलेला आहे, हें मार्मिकांना समजतें. (म्हणजे तुम्ही आणि मी मार्मिक ठरलोच !)

भाऊ काळे



मॉडर्न बुक हेपोने प्रकाशित केलेले

कांहीं उत्तम ग्रंथ

प्राज कालचे गद्य-प्रा.	गोदले व प्रा.	फाटक	३—०—०	
आश्रम-हरिणी वा.	म.	जोशी	१—४—०	
शीखांचा स्पूर्तिदायक इतिहास-शं.	पु.	जोशी	१—८—०	
डॉ. जगदीशनं प्र वीरा चरित्र ग.	गो.	कारडे	०—१०—०	
नाथ्यरूप पेशवाई प्रा.	गं.	भा.	निरंतर M. A. B. T.	०—१२—०
हुकुले व सरला भोळे-वा.	म.	जोशी	२—०—०	
प्रो. फडके चरित्र आणि वाअय-प्रो.	मा.	का.	देशपांडे	३—०—०
द्राथांचे घोम [लघुकथा]	—वि.	सी.	गुर्जर	१—८—०
म्बप्रभेंग [सामाजिक कांदंबरी]	वि.	सी.	गुर्जर	२—८—०
माझया गोष्ठी [लघुकथा]	ना.	वि.	कलकर्णी	१—४—०
वामन मल्हार जोशी, चारित्र व वाअय-रा.	प्र.	कानिटकर	०—१२—०	
ट्रॅम्स एडिस. -सुरे			१—४—०	
लोहीतपात्रादी चारित्र-प्रो.	ग.	ह.	केळकर	०—१२—०
गद्दगुच्छ-न.	चि.		केळकर	२—०—०—०
भूगोलांचे अध्यापन-प्रा.	पा.	फाटक	२—०—०—०	
विचारविलास प्रा.	वा.	म.	जोशी	३—०—०
विदा आणि वारणी [कांदंबरी]	—दिवाक.	कुण	२—८—०	
मराठी कवितेचे अध्यापन-प्रा.	म.	वि.	फाटक	१—८—०
प्रो. फडके यांची गाजलेली भाषणे			१—०—०	
फांकडे तरफाहादर-कृ.	का.	ना.	अठल्ये	२—०—०

प्रकाशन:—मॉडर्न बुक हेपोने, आनंदाश्रमासमोर, पुणे २.